

January 24th, 2024

To, BSE Limited Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai -400 001.

Scrip Code: 543539

Sub: Newspaper Advertisement -Disclosure under Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015 (Listing Regulations')

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of Listing Regulations, we are enclosing herewith the Newspaper cuttings of Public Notice intimating shareholders about the Extra Ordinary General Meeting published on Wednesday, January 24th, 2024 in the following newspaper:

1. Free Press Journal, English Newspaper

2. Navshakti, Marathi Newspaper

This is for your information and records.

Thanking you. Yours Faithfully, For **Modi's Navnirman Limited**

NB S 0 Mrs. Nishi Modi Company Secretary & Compliance Officer ACS: 68212

14

PUBLIC NOTICE	

Structure bearing Redevelopment of property bearing C.S. No. 3/1876, Plot No. 93 of Byculla Division, situated at Dr. Anandrao Nair Road, Mumbai Central-East, Mumbai-400011, known as "Humayun Manzil" within the Registration District and Sub-District of Mumbai City. The property belongs to Memuna Aziz Dhorajiwala. The Owners of buildings have given their Development Rights to M/s. MAK Horizon Realty LLP to develop the property. The following are the list of the tenants and occupants of the structure referred herein above.

Sr. No.	Name of Tenant/s			Shop / Room		
GRO	DUND FLOOR	•				
1.	Sajid Aziz Dhorajiwala	Sajid Aziz Dhorajiwala	Gr.	1		
2.	Abdul Majid & Zarina Abdul Majid Radiowala	Mr. Abdul Majid & Mrs. Zarina Abdul Majid Radiowala	Gr.	2		
FIRS	FIRST FLOOR					
3.	Mohammded Kassam Ahmed Motiwala	Mohammded Kassam Ahmed Motiwala	1st	3		
4.	4. Hafiza Ashraf Kapadia Hafiza Ashraf Kapadia		1st	4		
SEC	OND FLOOR	-				
5.	Salim Akbar Matadar	Salim Gulammohamed Matadar	2nd	5		
6.			2nd	6A		
	Nilofer Nadim	Nilofer Nadim Radiowala	2nd	6B		
THIF	RD FLOOR					
7.	Mrs. Maimoona Abdul Aziz Dhorajiwala (Owner Occupant)	Mrs. Maimoona Abdul Aziz Dhorajiwala (Owner Occupant)	3rd	7		
FOU	FOURTH FLOOR					
8.	Imtiaz Aziz Dhorajiwala (Owner Occupant)	Imtiaz Aziz Dhorajiwala (Owner Occupant)	4th	8		
The	If anyone has objection for redevelopments and / or of the above mentioned list. The same may be communicated on the address mention below, within 15 days of the publication of this Notice.					
Add		Horizon Realty LLP	umbai_/	100038		

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: 1st Floor, Office No. 23, 24, 25, Satara City Business Center, S No 283/1, A, Final Plot No.-29, Sub Plot No.-1, Radika Road, Karanje Tarf Satara- 415002 Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Co-borrower/ Loan Account Number	Description of property/ Date of Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Shridatta Arun Mahamuni (Borrower), Aruna Arun Mahamuni (Co- Borrower), Pratiksha Shridatta Mahamuni (Co-Borrower), LHSRA00001300222.	ahamuni (Co- No 441 441/1 441/2 441/a Satara Maharashtra hridatta Mahamuni o-Borrower), Nagar Palika, East: Gopal Krushn Apartment, Nagar Palika, Krushn Apartment, Nagar Palika, Krushn Apartment,		Satara-B
2.	Shridatta Arun Mahamuni (Borrower), Aruna Arun Mahamuni (Co-Borrower), Pratiksha Shridatta Mahamuni (Co-Borrower), LHSRA00001300223.	Flat No 2 Grd Flr, Gopalkrushna Apartment, Near Nagar Parishad, Ganpati Ali, Wai, Satara. CTS No 441 441/1 441/2 441/A Satara Maharashtra- 412803. (Ref LAN No. LHSRA00001300223) Bounded By- North: Bagul Apartment, South: Nagar Palika, East: Gopal Krushn Apartment, West: Road./ Date of Possession- 19-Jan-24	16-09-2023 Rs. 10,78,668/-	Satara-B
the	mortgaged properties will	ers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day noti be sold on the expiry of 30 days from the date of pub s 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 20	lication of this Not	
	e : January 24, 2024 ce: Satara	ICICI Home F	Authorize	

CAPRI GLOBAL	CAPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED
HOUSING FINANCE LIMITED	Registered & Corporate Office 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013
	Circle Office Address - 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060
	DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Housing Finance Limited. (CGHFL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer of assisted and Define and Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to CGHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, togetherwith further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with othe locuments/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to CGHFL by the said Bo

S. N.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
1.	(Loan Account No. LNCGCAKPTL000009027 Akola Branch) M/s Mahalaxmi Hotel & Coldrinks Centre(Through its Proprietor) (Borrower), Umesh Laxman Sawle,Mrs. Uma Umesh Salave,Laxmanrao Ukandasa Sawale,Mrs. Sindhutai Laxman Savle (Co-Borrower)	16-Jan-24 Rs. 1358475/-	*All that piece and parcel of property being land and building, being Plot No. 14 Part, FS No. 19, admeasuring 165 Sq. Mts., towards East, Nazul Plot No. 4-3- 4A, Part No. 3, Nazul Sheet No. 16B, Mauje Murtizapur, Taluka and Dist. Akola, within the limits of MC, Near Mohini Hospital, Murtizapur, Maharashtra - 444107. Bounded as under: Towards East: Plot No.13, Towards West: Part portion 2 of Plot No.14, Towards North: Plot No.3, Towards South: Road"
2.	(Loan Account No. LNMEPUN000012551 Pimprichinchwad Branch) M/s Patankar Trading Company(Through its Proprietor) (Borrower), Mrs. Parvati Mahadev Patankar, Madhav Namdev Patankar (Co-Borrower)	16-Jan-24 Rs. 1676029/-	*All that piece and parcel of land being land and building bearing Private Plot No. 1 admeasuring 500 sq. fts. alongwith with the construction of the said building out of S. No.187. Hissa No. 2/1 totally admeasuring 1000 sq. Mts, Devkar Wasti No. 3, Chakrapani Vasahat, situated at Bhosari, Taluka Haveli, District Pune, Maharashtra – 411039. Bounded As: East By: Property of Kailas Ramprasad Chormare, West By: Road, North By: Property of Radhbai Devkar, South By: Road*
3.	(Loan Account No. LNHLBHA000008366 Bhandara Branch) Sumit Sanjay Faye (Borrower), Mrs. Maya Sanjay Faye (Co-Borrower)	17-Jan-24 Rs. 517598/-	*All that piece and parcel of property being Plot No. 12, area admeasuring 134.75 Sq. Mts., Gat No. 90/2A/220, New converted Gat No. 90/2A/2/20 (As Per 7/12 Extract), Gram Panchayat Property No. 1616, T.S. No. 24, situated within the jurisdiction of Gram Panchayat Sangadi at Mauja Sangadi, Tehsil Sakoli, District Bhandara, Maharashtra – 441802. Bounded as under:- North by: Layout Road., South by: Plot No.2,3., East by: Layout Road., West by: Plot No.13*

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | JANUARY 24, 2024

TO WHOMSOEVER IT

MAY CONCERN

Notice is hereby given on behalf of our

client Mrs. Chandrakanta Chamanlal

Oberoi ("our Client") that Powers of

ttorney and Memorandums of

Inderstanding, if any, executed by our

Client expressly or impliedly to do all

acts, deeds intents and purposes in

favour of Mr. Tripat Chamanlal Obero

stands withdrawn, revoked, canceled

and/or terminated absolutely and

ompletely with effect from 15th January

2024. The aforesaid Powers of Attorney

and Memorandums of Understanding

having been revoked/terminated, any

and all authority and powers granted by our Client in favour of the said Mr. Tripat

Chamanlal Oberoi have come to an end.

All persons are to take notice of the aforesaid and are hereby expressly

called upon to not to deal with the said Mr.

Tripat Chamanlal Oberoi in respect of

any of the affairs of our Client and/or in

respect of any and all assets and/or

properties, movable or immovable,

tangible or intangible, belonging to our Client including the immovable property at Village Amboli, Andheri, bearing

Survey No. 81, Hissa No. 1, and CTS

Nos. 742, 742/1 to 742/19 admeasuring

about 2331.4 sq. mts. or thereabout and

the structures standing thereon known

Gurudit Niwas, Garage, Block A Chawl

Block A extension, Block B Chawl and

Block B extension under the said Power

understanding or otherwise. TAKE NOTICE THAT Any dealings, hereafter,

of any person(s) with the said Mr. Tripat

Chamanlal Oberoi in respect of any of the

affairs of our Client and/or in respect of

any and all assets and/or properties

movable or immovable, tangible or

intangible, belonging to our Client

including the immovable property

mentioned above such dealings shall no

be ratified by our Client and shall not be

binding upon our Client in any manne

Dated this 24th day of January 2024

ANB Legal,

DBS Heritage House, Prescott Road, Fort, Mumbai, 400001

(Advocates for Mrs. Chandrakanta

Chamanlal Oberoi)

whatsoever

at Mumbai

of Attorney or any memorandum

PUBLIC NOTICE

Notice regarding loss certificate(s) of ULTRATECH CEMENT LIMITED, Regd. Office 'B' Wing, 2nd Floor, Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai-400093. I, Mr. Suresh Ramchandra Naik residing at C-12, Ambekar Nagar, Golanji Hill Road, Parel Village, Mumbai-12, the registered holder(s) of the under mentioned shares held in the above said company, hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been untraceable and I have applied to the company for the issue of duplicate certificate(s). Any person having claimed in respect of said shares should lodge such claims with the company at its above referred address within 15 days from this date, as the company will proceed to issue duplicate certificate(s) and no further claim will be entertained by the company thereafter.

No.	Name	No.	Dist. From	DIST. 10	No. o share
	Sitabai Ramchandra Naik Suresh Ramchandra Naik		131950414	131950447	34
Date : 24.0 Place : Mu			Suresh R	amchandr	SD. a Nai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given under the instructions of my client that my client is in the process of purchasing the property described in the Schedule below ["said Property"], free from all encumbrances, claims and demands, and I am therefore investigating the title of Mrs. Rajyashree Jaiprakash Kagal, CDR Mr. Sidharth Gajanan Kulkami and Mr. Hrishikesh Madhav Kamat to the said Property. All persons claiming or having any share, right, title, interest, demand or claim against or to the said Property or any part thereof, by way of mortgage, gift, sale, transfer, lease, sub lease, assignment, license, tenancy, sub-tenancy, inheritance covenants, lien, charge, trust, maintenance, easement, possession o otherwise howsoever are required to make the same known in writing along with the documentary evidence in that regard to the undersigned a his office at 59, Dr. V.B. Gandhi Marg, Fort, Bombay-400023 and by an email to the undersigned on email ID-amoltembe@gmail.com within 14 days from the date of publication hereof. Otherwise the transaction of purchase of the said Property will be completed without reference to such claim, and the same, if any, will be considered as waived

SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT PIECE OR PARCEL OF LAND admeasuring 1,144.60 square metres bearing Plot No. 195 of Suburban Scheme No. III of Chembur and bearing CTS No. 1084, 1084/1 to 4 of village Chembur along with the building named 'Parvati House' having ground and two upper floors standing thereon out of which few premises are occupied by monthly tenants, which property is situate lying and being at D. K. Sandu Marg Chembur in Greater Mumbai, within the Registration District and Sub-District of Mumbai Suburban and which is bounded as follows:

> By Road No. 2: By D. K. Sandu Marg.

> > AMOL K. TEMBE ADVOCATE

Whereas, the undersigner (IIFL-HFL) under the Se powers conferred under the Authorised Officer of the borrower and the pul ers conferred on him un	ossession Notice (For Immovable Prop deleng the Authorized Officer of IFL Home Finance Limited (Forme curitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement section 13(12) read with Rule 3 of the Security Interest [Enforcement the company to the Borrower?Co-Borrowers mentioned herein below bic in general that the undersigned has taken possession of the pro far Section 13(4) of the said Rules. The borrower in particular and I and an dealinos with the procent will be subject to the chare of IFI	rly known as India Infoline Ho of Security Interest Act 2002 t) Rules 2002, a Demand No v lo repay the amount, notice perty described herein below he public in general are herei	and in ex tice was is is hereby in exercise by caution	ercise of ssued by given to e of pow- ed not to
of the "IIFL HFL" togeth	e borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of sed er with all costs, charges and expenses incurred, at any time before vr transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFI	e the date fixed for sale or tra	ansfer, the	secured
Name of the Borrower (s) /	Description of the Secured Asset (Immovable Property) All that piece and parcel of Property Bearing: Flat No. 2A-	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand	Date of Posse-
Co-Borrower(s) Mr. Vinod Shriram Ramteke, Mrs. Jotsana Vinod Ramteke, (Prospect No. IL10207595)	208, 2rid Floor, Cärpet Area Að Méasuring "292 Sqft. and Super Built Up Area Ad Measuring 450 Sq.ft., 2A Wing, in the complex to be known and Styled "SDPL Ashray Beltarodi Apartment Condominium, Plot No. R1 to R5 out of land bear- ing SNo. 5/2, 6/1, Wardha Road, Near Bhavan School, Beltarodi, Nagpur- 441108.		09- Aug- 2023	19- Jan- 2024
	All that piece and parcel of Property Bearing: Flat No 708, Floor No. 7, Building 2, Block D, Tulip 2, Green City 4, Kh No 14/2/1, Ph No.38/A, Gotal Panjari, Nagpur Rural, Nagpur, 4400034. Area Admeasuring (In Sq.ft.): Property Type: Saleable_Area, Carpet, Area. Property Area: 737.00, 482.66	Rs.24,83,781/- (Rupees Twenty Four Lakh Eighty Three Thousand Seven Hundred and Eighty One Only)	18- Oct- 2023	19- Jan- 2024
	se contact to Authorised Officer at Branch Office: IIFL House, harampeth, Nagpur-440010 or Corporate Office: IIFL Tower, Piot 24-01-2024 Sd/- Autho		Gurgaon, H	laryana.

पनवेल महानगरपालिका, पनवेल					
नीव अ. क्र.	दा सूचना क्र. पमपा/सा.बां. (उद्यान) /५६२ कामाचे नाव	३/प्र.क्र.०१/४५/२०२ निविदा क्र.	४ कामाची अंदाजपत्रकीय रक्कम	दिनांकः २३ ई–निविदा किंमत रक्कम रुपये	/०१/२०२२ कामाचा कालावधी
۶.	जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल येथील रोहिदास वाडा येथे वाचनालय बांधणे.	UGD/३९/२०२३-२४	८०,३९,२१०/- (GST वगळून	३,५४०/-	६ महिने
	। ामाच्या ई-निविदेबाबतची माहिती शासनाच्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित निविदाधार		bv.in या संकेतस्थ	⊔ ळावर दि. २४	/०१/२०२३ /ग्ही/-

WILL NO. 1013 OF 2023 IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY **TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION** PETITION NO. 2422 OF 2023

Petition for Probate of the Last Will and Testament of Sharda Manilal Dodia, alias Sharda M. Dodia, Hindu, Indian Inhabitant of Mumbai. a Widow, a home maker, who was residing at the time of her death at Himai Nivas, Plot No. 209, Flat No. 2, Ground Floor, Rafi Ahmed Kidwai Road, Opp. Wadala Railway Station (West), Mumbai 400 031.

. Deceased 1. GIRISH MANILAL DODIA Aged : 70 yrs. Occ. : Consultant AND

2. MEENAXI GIRISH DODIA Aged : 63 yrs. Occ.: Homemaker, both Hindus, Indian Inhabitants of Mumbai, both residing at Himai Nivas, Plot No. 209, Flat No. 2, Ground Floor, Rafi Ahmed Kidwai Road, Opp. Wadala Railway Station (West), Mumbai 400 031 both being the Executors named under the Will of the Deceased above named.Petitioners

(1) ALL CONCERNED.

(2) MR. SUNIL MANILAL DODIA

Whereabouts not known

If you claim to have any interest in the Estate of the abovenamed deceased you are hereby cited to come and see the Proceedings before the Grant of Probate

In case you intend to oppose the Grant of Probate, you should file in the Office of the Prothonotary and Senior Master a Caveat within 14 days from the Service of this Citation upon you.

You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/ Committees.

T.P. NO. 2422 OF 2023

WITNESS SHRI. DEVENDRA KUMAR UPADHYAYA, Chief Justice, at Bombay, aforesaid this 16th day of January 2024 For Prothonotary and Senior Master

Sealer This 17th day of January 2024 Sd/- Kalyani G. Parmar & S. U. Lakdawala Advocate for the Petitioner Office No.7 B, 2nd Floor, Old Oriental Bldg., Fort, Mumbai-400001.

MODIS MODI'S NAVNIRMAN LIMITED CIN: U45203MH2022PLC377939

Regd. Office: Shop No. 1, Rashmi Heights, M.G. Road, Kandivali (west) Mumbai - 400067 | Tel No. : +91 9819989100 Website : www.modisnirman.com | Email : info@modisnirman.com

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING ('EGM')

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ('EGM') of the members of Modi's Navnirman Limited ('the Company') will be held on Friday, 16th February, 2024 at 11.00 am (IST) at the registered office of the Company at Shop No.1, Rashmi Heights M.G. Road, Kandivali West, Mumbai, Maharashtra, India, 400067 to transact the business(es) set forth in the Notice of EGM.

The Notice of EGM has been sent only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of EGM is also available on the website of the Company at www.modisnirman.com under Investor Relations tab and on BSE Limited at www.bseindia.com

Members who have not registered their email address and mobile numbers, are requested to register/update the same with RTA i.e. Bigshare Services Private Limited by writing them to investor@bigshare.com.

The Board of Directors has appointed M/S. JNG & CO, CS. Jigarkumar Gandhi (Membership No. F7569 and Certificate of Practice No. 8108), Practicing Company Secretary, as the scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The results of the e-voting will be declared by Friday, February 16th, 2024 at the registered office of the Company. The e-voting results and report of the Scrutinizer will be furnished to the BSE Limited and will also be uploaded or the Company's website www.modisnirman.com

In case you have any gueries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in/ SaritaM@nsdLco.in

All the members are informed that:

- the Special Business as set out in the Notice of the EGM will be transacted through voting by electronic means:
- the remote a-voting shall commence on Monday, February 12th, 2024 at 9.00 a.m. (IST);
- II. the remote a-voting shall end on Thursday, February 15th, 2024 at 5.00 p.m. (IST);
- IV. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is Friday, February 09th, 2024;
- Members who have not voted through Remote E-voting facility will be permitted to vote through a-voting during the EGM;
- VI. The members who have already casted their vote through remote e-voting may attend the EGM but shall not be entitled to cast their vote during the EGM; By Order of the Bo

	эy	oruer	01	u	IC I	DU	11	ļ
Modi's	: N	lavnir	ma	n	Li	mit	e	1

Sd/ Place: Mumbai Mr. Dinesh Modi Date: January 24th, 2024 Chairman & Managing Director



On or towards the North: By Road No. 3; On or towards the South: On or towards the West: On or towards the East: Mumbai DATED THIS 24th DAY OF JANUARY, 2024

By land bearing Plot No. 194; and

Plot No. 13

For Capri Global Housing Finance Limited (CGHFL)

If the said Borrowers shall fail to make payment to CGHFL as aforesaid, CGHFL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the same section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the same section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the same section 13(4) of the same sec the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of CGHFL. Any person who ontravenes or abets contravention of the provisions of the said Actor Rules made the reunder, shallbe liable for impris provided under the Act Sd/- (Authorised Officer

Place : Akola, Pimprichinchwad & Bhandara Date : 24/01/2023

> Indian Overseas Bank Mumbai - Dahisar Branch

Address : Universal High School, Ashok Van, Shiv Vallabh Road, Dahisar East, Mumbai-400068 (Phone No. : 022-28961854 & Email id : iob3402@iob.in)

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules)

1. Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Overseas Bank under SARFAESI Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrowers/mortgagors/guarantors listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receipt of Notice, as per details given below.

2. The said Notices have been returned undelivered by the postal authorities /have not been duly acknowledged by the borrowers/mortgagors/guarantors.*Hence the Bank by way of abundant caution is effecting this publication of thedemand notice. The undersigned has, therefore, caused these Notices to bepasted on the premises of the last known addresses of the said Borrowers/mortgagors/ guarantors as per the said Act. Copies of the said Notices areavailable with the undersigned and the said Borrowers/ mortgagors/guarantors, may, if they so desire, collect the said copies from the undersigned on any working day during normal office hours.

3. Against the above background, Notice is hereby given, once again, to saidBorrowers/mortgagors/ guarantors to pay to Indian Overseas Bank, within 60days from the date of publication of this Notice, the amountsindicated/payable as given below under the loan & other documents. Assecurity for due repayment of the loan, the following assets have beenmortgaged to Indian Overseas Bank by the respective parties as below

Name of the To Borrowers/Mortgagors/ outsta Guarantors with address *as 23.01		Description of Secured Assets	Date of Demand Notice
Mr. Rajiv Kumar Gulati, S/o Mr. Surinder Kumar Gulati A/303, Mari Gold-1, Beverly Park, Mira Road East, Mumbai, Maharashtra-401107 Communication Address : Flat No 003, B Wing, Siddharth Complex Known as Nirvana Alive, Village : Padghavli, Pali Khapoli Road, Sudhgard, Dist. Raigad, Maharastra-410205		Flat No 003, On Ground Floor, B Wing, Admeasuring About 30.39 Mtrs. (Carpet Area) In Building Known As "Siddharth" In Complex Known as Nirvana Alive, Situated at Village : Padghavli, Taluka : Sudhagadh, District : Raigad Bearing (Earlier Bearing Survey No. 45), Now Corresponding to Gut No. 45, Hissa No. 2 and Gut No. 47 Pali Khapoli Road, Sudhgard, Dist. Raigad, Maharastra-410205	29.11.2023

* Payable with further interest at contractual rates/rests as agreed from the date mentioned above till date of payment.

4. If the said borrowers/mortgagors/guarantors fail to make payment to Indian Overseas Bank as aforesaid, then Indian Overseas Bank shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the SARFAESI Act and Rulesentirely at the risks, costs and consequences of the said borrowers/mortgagors/ guarantors

5. Further, the attention of borrowers/mortgagors/guarantors is invited to provisions of Sub-section(8) of the Section 13 of the Act, in respect of timeavailable to them to redeem the secured assets

6. The said Borrowers/mortgagors/guarantors are prohibited under the SARFAESI Act from transferring the secured assets, whether by way of sale, lease orotherwise without the prior written consent of Indian Overseas Bank. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rulesshall be liable for imprisonment and/or fine as given under Section 29 of the Act.

	Sd/-
Date : 24.01.2024	Authorised Officer,
Place : Dahisar, Mumbai	Indian Overseas Bank

(डॉ. प्रशांत रसाळ) अतिरिक्त आयुक्त-। पनवेल महानगरपालिका, पनवेल

SBI भारतीय स्टेट बैंक Costi Pinnacle, Gala No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Thane (W) 400 604. Email : rasecc.thane@sbi.co.in [Rule 8(1)] **POSSESSION NOTICE** [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitization and Reconstructio of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12 read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to borrowers to repay the amount mentioned in the notice with further interest as mentioned below, within 60 days from the receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and public in general that undersigned has taken **Possession of the property** described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) said Act read with rule 8 & 9 of the said rules on **19/01/2024**. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to charge of State Bank of India for the amounts and further interest thereon mentioned against account herein below:

india for the amounts and faither interest thereof mentioned against account herein below.					
Sr. No.		Date of 13(2) Notice and Amount	Description of properties		
1.	Mr. Anil Kumar Singh (Borrower) & Mrs.shashi Anil Singh (Guarantor) (Account no. 41479223788/41337948913)	10-7-2023 / Rs.53,76,944/- (Rupees Fifty Three Lacs Seventy Six Thousand Nine Hundred And Forty Four Only) as on 10.07.2023 with further interest, cost, charges etc.	Flat No.503, 5th Floor, C Wing, Daffodil Chs, Gaurav Valley Hatkesh, Mira Road East, Thane - 401107		
2.	Mrs. Raeesa Shaikh (Account no. 37898636245/37957948125/ 37905540515)	25-8-2023 / Rs. 1,23,85,460/- (Rupees One Crore Twenty Three Lakh Eighty Five Thousand Four Hundred Sixty Only) as on 25.08.2023 with further interest, cost, charges etc.	E-2, Vivant Lodha Splendora, Bhayander Pada, G.B. Road, Thane West- 400615		
3.	Mrs. Vaishnavi Pankaj Gavas & Mr. Pankaj Purushottam Gavas (Account no. 38651302272/38651865054)	27-10-2023 / Rs. 40,33,221 - (Rupees Forty Lakh Thirty Three Thousand Two Hundred And Twenty One Only) as on 27.10.2023 with further interest, cost, charges etc.	Flat No. G-02, Wing A, Shree Dham 'C' Chs, Navghar Road, Khari, Bhayander East, Thane- 401105		
rec Da	e Borrower's attention is invited t deem the secured assets. te: 19-01-2024, ace: Mira Road / Thane		, in respect of time available, to ised Officer, Bank of India		

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD म्हाडा A REGIONAL UNIT OF MHADA (MAHARASHTRA HOUSING AND AREA **DEVELOPMENT AUTHORITY)**

Tel. No. 022-66405432, E-mail - eewest.msib@mhada.gov.in

e-TENDER NOTICE

Executive Engineer (West) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA) Room No. 537, 4th Floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai-400051 Phone Number (022) 66405432 is calling e-Tender for the 6 number of works in the form of B1 (Item rate) from Unemployed Engineer register with the MHADA & Public Work Department, Mumbai, vai online e-tendering system. Tender Documents shall be available & can be downloaded from Government of Maharashtra portal <u>https://mahatenders.gov.in</u>, Bidding documents can be loaded on the website. The tender schedule as follows.

Sr. No.	Stage Dese.	Date of time period	Sr. No.	Stage Dese.	Date of time period
1	Documents sale start	29/01/2024 10.30 am.	2	Documents sale end	05/02/2024 6.15 pm.
3	Technical bid opening	08/02/2024 10.30 am. onward	4	Price bid opening	12/02/2024 10.30 am. onward

The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason thereof Conditional offers will not be accepted.

Note. 1 Please refer detailed tender notice on website.

MHADA - Leading Housing Authority in the Nation

CPRO/A/95

Note. 2 Corrigendum / Amendments if any could be published only on the website

NOTICE TO BORROWER / GUARANTOR JNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESIACT, 2002) Ref No. BOB/DBWORL/118/2023-24 Date: 10.01.2024 Place: Mumbai Mr. Vijayshankar Mishrilal Yadav, ifat No 801 , 8th Fior, Building No 3, A Type Known as "Sahakar Residency" Situated a' S No 346,347 H No 1, Village Juchandra, Beside 7 square Academy, Naigaon, Tq Vasai, Dist Palghar 401 208. Mr Shivsagar Mohanlal Yaday / Guarantor R/o 123, Markandeshwar Nagar, Dr Annie Besant Road , Worli, Mumbai 400 018. Mrs Pooia Vijavshankar Yadav / Guarantor Fiat No. 801, 8th Floor, Building, No.3, A Type Known as "Sahakar Residency" Situated al S No.346,347 H No.1, Village Juchandra , Beside 7 square Academy, Naigaon, Tq Vasai, Dist Palghar 401 208. Dear Sir/s. Re: Credit facilities with our Dr. Annie Besant Road, Worli Naka Branch 1. We refer to letter no. WRL/SBM/GVS/13/2018-19 dated 24.05.2018 conveying sanction credit facility and the terms of sanction. Pursuant to the above sanctions, you have availed and started utilizing the credit facility afte providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan redit facility accounts and the security interests created for such liability are as under: Nature and type of facility Limit (Rs.) Rate of Interest 0/ s as on 30.12.2023 (Inclusive on interest upto 30.12.2023) Term Loan Rs 09.00 12.15% Baroda Trader Loan O/s : (A/c No. Baroda Rs 5.87.964.00 Lacs p.a. Unapplied intt : Rs 3,947.02 Traders Loan 76080600000246 Compound Intt : Rs 252 TOTAL Rs. 5,92,163.02 Security agreement with brief description of securities (please mention the details of security agreements and details of mortgaged property including total area and boundaries): Details of Property: Commercial Property is hop No 107, 1st Floor, Building Type 'B' Known as B-1 & B-2 Wing, Navkar City Phase I, Part I, Building Known as Navkar City, S N 332 & 333, Hissa No. 1,3,4,7,8,&1,2 dist Palghar, tq Vasai 401 208 2. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/ outstanding for the guarter ended 30.12.2023. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans/Inland bills which have fallen due for payment on 30.09.2023 and thereafter.

- Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 29.12.2023 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon. 5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities
- duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 5,92,163.02 (Five Lacs Ninty Two Thousand One Hundred Sixty Three & Two Paisa only) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms
- of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business),without obtaining our prior written consent. We may add that noncompliance, with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.
- We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting guotations/ tender private treated of publication of the user publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as vaiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Sd/-

Executive Engineer (W)

M S I B Board, Mumbai

Yours faithfully, Chief Manager, Authorised Officer

		जाहीर सूचना			7	गहीर सूचना	ন	ाहीर सूचना			Q	
1		*	क्र. २०१-बी, २ रा मजल	1, रोड क्र.			मारत/स्स्ता क्र. ७१, डॉ. बाबासाहेब आंबेडव २०३१ (१०) धारक माटुंगा विभागाच्या सी.प	फर रोड∕मार्ग, मुंबई – ४०० ∂	०१९ येथे स्थित प्रभाग जनगरू ५ जनगरू	क्र. एफएन-	Reliance	
ų	गाटाटा Bank शाखा कार्यालयः १, प्लॉट क्र बी	३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईर	न्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००	६०४.			००२९ (१०) धारक माटुगा विमागाच्या सा.५ स्टेटचा प्लॉट क्र. ६०१ धारक प्लॉटवरील मि				Industries Limited	
ગલા	214 31411 01-3 1447 424411 01147 414411141441 014	10 1 0 8 9 1 1 1 1 0 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	0146, 1001 041 4014	14(1) 01.44		XIX) च्या तरतुदीअंतर्गत एक 🛛 है	ौसिंग सोसायटी लि." च्या मालकीचे असून	मे. इनोव्हेटिव्ह रिअलेस्ट	प्रा. लि. वरील नम ू	मिळकतीचा	Growth is Life नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, २	नरिमन पॉइंट मंहर्ट - ५०० ०२
	ही डीएचएफएल दरम्यान केलेल्या कर्ज करारानुसार आयसीआय बँक लि. (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि						र्नविकास करित आहे. वरील संदर्भित रचनेच्या				ूदूरध्वनीः ०२२–३५५५ ५०००. ई–मेलः inves	stor.relations@ril.com
	आयसाआय बकाल. (।दवाण हाऊ।सग फायनान्साल गणि खालील कर्जदार ज्यांनी तारण धनकोंकडून त्यांन					१।ड (५), मुबइ - ४०००९५ सेल्लर डेव्हलपर्स एलएलपी हे	अ.क्र. सभासदाचे नाव १. १) श्री. मनोज गुलाबदास ब्रोकर	बहिबाटदाराचे न १) श्री. मनोज गुलाबदास व		फलॅटक्र. १	CIN: L17110MH1973PLC0	19786
णि	कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत	करण्यात आले आहे. त्यांच्या अंतिम ज्ञात प	त्यावर त्यांना सूचना जारी			खित जमिनीचे, जी रस्ता	२) श्री. चंद्रेश गुलाबदास ब्रोकर	२) श्री. चंद्रेश गुलाबदास ब्र	गेकर		सूचना	
Ì.	ाथापि ती न बजावता परत आली म्हणून सदर जाहिर स्	•	-			बाधीत आहे, तिचे हक्क,	 श्री. तुषार रजनीकांत शाह श्री. हरेंद्र धिरजलाल गोराडिया 	श्री. तुषार रजनीकांत शाह श्री. हरेंद्र धिरजलाल गोराहि	तळ डया तळ	२	खाली नमूद केलेले इक्विटी शेअर सर्टिफिकेट्स जे कंपनी द्वारे बाले आहेत अस सांग्रितल गेल आहे. कंपनी कागरा, 2003 र	
r.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/कर्ज	अंमलबजावणीयोग्य मत्ता/	सूचना पाठविल्या			आणि हितसंबंध खरेदी	 श्रा. हरद्राधरजलाल गारााडया ४. १) सौ. शारदा रामाराव किणी 	श्रा. हरद्राधरजलाल गारा। १) सौ. शारदा रामाराव कि		2 	झाले आहेत अस सांगितल गेल आहे. कंपनी कायदा, २०१३ च सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटी	
•	खाते क्रमांक (डीएचएफएल जूने एलएएन आणि आयसीआयसीआय नवीन एलएएन) आणि पत्ता	तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	तारीख/ सूचनेच्य तारखेस थकबार्क			ाटाघाटी करीत आहेत, तेव्हा ो जिचा सदर मिळकतीत किंवा	 २) श्री. अशोक रामाराव किणी ५. सौ. भारती अश्विन पटवा 	२) श्री. अशोक रामाराव वि			रिफंड) नियम, २०१६ नुसार कंपनीने नमूद केलेल्या इक्विटी शे	गेअर सर्टिफिकेटमधील शेअर्स य
	उदयसिंग पोपट यादव/ जयश्री उदयसिंग यादव/	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, शिव दर्शन, प				ात्याही भागावर विक्री,	 सा. मास्ता आश्वन पटवा श्री. अश्विन बाबूलाल पटवा 	सौ. भारती अखिन पटवा श्री. अश्विन बाबूलाल पटव	पहिला श पहिला	५ ६	इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड (आयइपीएफ) अथ	
•	उदयासगं पापट यादव/ जयत्रा उदयासगं यादव/ (क्यूझेडएनएमयु००००५००५९५५) खोली क्र.	प्लट क्र. १०१, १ला मजला, शिव दशन, प क्र.२१ आणि २२, सेक्टर-१, सिटी हॉस्पि		३ १३/१०/ २०२३	अभिहस्तांकन	ट्रस्ट, गहाण, भेट,	७. १) श्रीमती जयश्री हरेंद्र गोराडिया	१) सौ. जयश्री हरेंद्र गोराडि	या पहिला	७	करून हस्तांतरित केलेले आहेत. त्यामुळे ही शेअर सर्टिफिके त्याद्वारे कोणताही व्यवहार होऊ शकत नाही.	ट्स आपाआप रद्द झालला आ
		जवळ, कळंबोली, नवी मुंबई, ता-पनवे		, , , , ,		ताबा, भाडेपट्टा, परवाना,	 २) श्री. भावेश हरेंद्र गोराडिया ८. श्री. शरदकमार मदनलाल कोठारी 	 २) श्री. भावेश हरेंद्र गोराडि श्री. शरदकुमार मदनलाल व 		6	अन्. फोलियो शेअर्सची प्र	ग्माणपत्र क्रमांक विशिष्ट ब्र
_	पोलीस स्टेशन, कळंबोली– ४१०२१८	रायगड- ४१०२०९				ल, कुळवहिवाट याद्वारे किंवा 11ही मार्गे कोणताही हक्क,	 श्री. शरदञ्जनार मदनलाल काठारा १) सौ. मालतीबेन बन्सीलाल शाह 	 श्री. शरद्भुगार मदमलाल प १) सौ. मालतीबेन बन्सील 		د ٩	90, 90 ⁻¹¹ 40 (1041	पासून – पर्यंत पासून –
	मनोज व्ही वाघ/ संगीता मनोज वाघ/	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, बिल्डिंग टाईप				नाण हितसंबंध असल्यास	 श्री. किशोर बन्सीलाल शाह सौ. दिना बन्सीलाल शाह 	 २) श्री. किशोर बन्सीलाल ३) सौ. दिना बन्सीलाल श 				૬૮૦५૦९–५୦९ ૨૧૨३३४६९ ३४८५१६–५१६ २१९६२५५९१
		ए-२, कृष्ण कॉम्प्लेक्स सीएचएस, मॉल प्ल मागे, कर्जत रोड, बदलापूर पूर्व, सर्व्हे क्र. ⁸		२०२३		रांना या सूचनेच्या प्रसिध्दीच्या	१०. १) सौ. चारु गिरीश शाह	१) सौ. चारु गिरीश शाह	दुसरा	१०		३८२२३९-२३९ २१९९२५१०८
	३०१, कृष्ण कॉम्प्लेक्स, बदलापूर ट्रान्सपोटे जवळ, सुभाषरोड, कुळगाव, बदलापूर (पू), ठाणे–	माग, कजत राड, बदलापूर पूच, सवह क्र.य हिस्सा क्र.५, महसूल गाव कुळगाव, त			~	४ दिवसांत लेखी कळविणे	२) सौ. इला ललित पुरोहित	२) सौ. इला ललित पुरोहि			सत्य नारायण शर्मा	
	४२१५०३	अंबरनाथ, ठाणे-४२१५०३				हे, कसूर झाल्यास ते त्यागित,	११. श्री. राजेश नरेंद्र शाह १२. १) श्रीमती विग्ना शैलेश गांधी	श्री. राजेश नरेंद्र शाह १) श्रीमती विम्ना शैलेश गां	दुसरा धी दुसरा	११ १२		४२२९९०–९९१ ७१६६९० ७८३८९४–८९५ ४६९५३२०
	स्वप्नील सदाशिव दुसाने/ वैशाली सदाशिव दुसाने/	फ्लॅट क्र.०५, २रा मजला, क्षिप्रा अपार्टमेंट, प्ल	तॉट डिसेंबर ०७, २०२	/٥٥/٥٤	साडून दल्या नसल्याचे मानत	चे आणि/किंवा अस्तित्त्वात ते जाईल	२) श्री. दिलीप चंदुलाल गांधी	२) श्री. दिलीप चंदुलाल ग))		009424-420 9260084
	क्युझेडएडीआर००००५०४३५५९/६२००००३९५५	क्र.२, सर्व्हे क्र.११२/१के+१डी, स्वामी स		२०२३		ळकतीचे परिशिष्ट	१३. १) श्री. किरीटकुमार शांतीलाल शाह	 श्री. किरीटकुमार शांती 		१३	990 ६२३	રષષ૬ષદ–૬ષદ ૨૧૮૬૧૬૮३૬
	/ संभाजी चौक धरणगाव रोड, कोपरगाव नगर जैन	नगर, जेऊर फाटा जवळ गाव धरणगाव ताल्	ुका १२,५०,६६८/-			वणी, मालाड (प), मुंबई -	 २) श्री. मुकेश शांतीलाल शाह १४. सौ. भारती हरेंद्र उदानी 	 २) श्री. मुकेश शांतीलाल य सौ. भारती हरेंद्र उदानी 	साह तिसरा	१४	एकुण १४५४	
_	मंदीर, कोपरगाव महाराष्ट्र अहमदनगर- ४२३६०१	कोपरगाव. महाराष्ट्र अहमदनगर- ४२३६०१					्रह. सा. मारता हरद्र उदाना तर कोणीही व्यक्तीस वरील नमूद सूची संदर्भात :				सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ़ इंडिया (लिग् रिक्वायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४० ला अन	
. 1	चंद्रकांत बाबुराव डोंगरे/ मंदाकिनी चंद्रकांत डोंगरे/	रो हाउस बंगला क्र.४, बीड म्युनिसिपल हाउस			तालुका: बोरिव	ाली, महसुली गाव: मालवणी प्र	सिध्दीच्या १५ दिवसांच्या आत खालील नमूद	- पत्त्यावर आम्हाला सदर कळ	ज्वावे.	6 · · · ·	पद्धतीने हस्तांतरित करता येत नाहीत. म्हणून नागरिकांना	
	क्यूझेडएयुआर००००५००४३३२/ १०४००००६१२१/ सी/ओ सुभाष येंडे, विद्या	जुने १-३-५४५६ भाग आणि नवीन १- ६४५१, अगस्त्य पार्क, प्लॉट क्र. ३२, ३३,		२०२३		त एकूण २५७० चौ.मी. मैदान	विकासक– मे. (/५०, ४था मजला, रॉयल इंडस्ट्रियल इस्टेट,	इनोव्हेटिव्ह रिअलेस्ट प्रा. नायगाव क्रॉस रोड. टाटर (पर			सर्टिफिकेट्सचा/इक्विटी शेअर्सचा व्यवहार किंवा खरेदी न	करण्याबाबत सुचना देण्यात
	२०४००००६२२२१ सा/आ सुमाप यड, विद्या नगर, पश्चिम, बार्शी रोड, दीप हॉस्पिटल मागे,	६४५१, अगस्त्य पाक, प्लाट क्र. ३२, ३२, आणि ३५, बीड तरफ बालगुजर सर्व्हे क्र. ५				या संय ता तुकडा, जा	v २२, वना ननला, राजल स्थाल्ट्रवल स्टट,		-/, 3-s- 00005		कोणत्याही व्यक्ती (व्यक्तीं) द्वारे या इक्विटी शेअर्स/शेअर सर्टिफिल व्याने अव्या टावा कंपनीच्या रविष्टार आणि टान्सफर प्रत	
	महाराष्ट्र, बीड- ४३११२२	बार्शी रोड, धांडे नगर, महाराष्ट्र, बीड- ४३११३				मुळे सीटीएस क्र. १६१९ 🔤 गपित अंदाजे १००० चौ.मी. ने ј					त्याने असा दावा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजं लिमिटेड'', सिलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१–३२, गचीबॉवली	
	अमोल प्रल्हाद इंगळे/ प्रल्हाद जे इंगळे/	प्लॉट क्र. १(भाग), सर्व्हे क्र. १६९/२, मं		४ ०८/१०/	अंशत: आणि	सीटीएस क्र. १६६७ धारकचा	राष्ट्रीय कंपनी	विधी न्यायाधिकरणासम	ोर,		हैद्राबाद – ५०० ०३२ येथे ही सूचना छापून आल्यापासून सात (७) दिवसांच्या आत करावा. तर
	क्यूझेडएकेएल००००५०१९२१७/	रहाटगाव प्रागने, नांदगाव पेठ, महार	छू, रु.	२०२३	मोजमापित अंत	राजे १५७० चौ.मी. ने अंशत:	कंपनी खोल	मुंबई खंडपीठ 11 अर्ज क्र. २४४ सन २०	2 2		नाही तर कंपनी आयईपीएफ प्राधिकरणामार्फत या इक्विट शायक (गोया टावेटायांकटन क्रथी भाषी केंद्रा नी प्रित्राज्यास मार	
	०९७००००८४५५/ सी/ओ मंगला प्रभाकर हंडेश्री	अमरावती- ४४४६०३	१२,५४,७६१/-		बाधीत. एमसी	नीएमचा पी/नॉर्थ वॉर्ड.		मधील			धारक/योग्य दावेदारांकडून कधी आणि केंव्हा ही मिळाल्यास, मान्	न्य करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
	हरी नगर, अर्जुन नगर, महाराष्ट्र, अमरावती– ४४४७०१				दिनांक : २४ ज	ानेवारी, २०२४ पत्ता:-		<mark>याचिका क्र. ३०१ सन २</mark> नेयम, २०१३ (१८ सन २०				सही/– साविथी पारेख
	ासात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाा ' ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००			फ फायनन्शियल		ोल उच्च न्यायालय ो शॉपिंग सेंटर, एम. जी. रोड,		नेयम, २०१३ च्या कलम २ ळी प्रचलित त्या अंतर्गत स्थ			www.ril.com	
				फ फायनन्शियल							www.ril.com	
	अण्ड एन्कासमेट आफ सिक्युरिटा इटरस्ट अक्ट २०० : जानेवारी २४, २०२४	र च्या तरतुदा अन्यय युढाल पावल उचलण्यात		कृत अधिकारी	,	खाडी, कांदिवाली (प),		आणि				
	ः जानवारा २४, २०२४ ाः महाराष्ट्		आयसीआयसीआय					। प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांत	1रक कंपनी सह खेम		mools मोदीज निवनिर्माण	लिमिटेट
_	11.161.18			बकालाम्टर	1 4	95 - 800089		ਸ਼ਾਰਤੇਰ ਰਿਸਿਰੇਤ ਤਾਤਾਂਤਸ਼	ची जंगनी अगणि ज	= गा गांचरित्व		
				बिक लिमिटड		बई – ४०००६७.		ायव्हेट लिमिटेड, हस्तांतरि 11 एकत्रिकरणाच्या योजनेच्य		च्या संबंधित	NAVNIANAN	
				। बक्तालामटड		U	भागधारकांच्य एव्हरग्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड,	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य)		च्या संबंधित	सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२ए नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम.	पी एलसी ३७७९३९
			स्ट्रेस्ड ॲसे	ट्स रिकव्हरी शा	ाखा, चर्चगेट, मुंबर	ए (०५१६८)	भागधारकांच्य र्व्हरग्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित :	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य) कंपनी आणि)		च्या संबंधित	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२७ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१००
>	SB] State Ban	of Indi a	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महर	ाखा, चर्चगेट, मुंबर र्षी कर्वे रोड, चर्चगेट,	ए (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. वे	भागधारकांच्य र्वहरग्रो ट्रेडिंग प्रायवहेट लिमिटेड, हंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नोंदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, सेस्टन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंब	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि) . हब टाऊन व्हिबा,) रई - ४०००६०.) .			सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२र नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisnirman.com । ई-मेल	मीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.co
2			स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२-	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४	ाखा, चर्चगेट, मुंबर र्षी कर्वे रोड, चर्चगेट, ४/६५, इमेल : sbi	ए (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. वे 05168@sbi.co.in	भागधारकांच्य एकरग्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संटर्न एक्सप्रेस हायवे, जोगध्वती (पूर्व), मुंच ब्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिपि	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य) कंपनी आणि) , हब टाऊन व्हिवा,) ाई - ४०००६०.) . पेटेड ,)	ा प्रकरणात.		सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२र नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७। दू क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com l ई-मेल दिशेष सर्वसाधारण सभेची ('ईज	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.co नीएम') सूचना
	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य	n कलम १३(४) अन्वये मिळकत	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२- ीच्ट्या सांकेतिक क	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ व्वञ्जासंदर्भात	ाखा, चर्चगेट, मुंबर धीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार	ए इं (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. ठेरा68@sbi.co.in रान	भागधारकांच्य एकरग्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०२, स्रेस्टर एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंब क्रेम प्रोजेक्ट्र इन्ट्रहेस्टर्सेट आर्यव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित न जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४,	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य) कंपनी आणि) हब टाऊन व्हिवा,) (ई - ४०००६०.) . नेरेड,) कंपनी आणि) हब टाऊन व्हिवा,)	ा प्रकरणात.		सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२र नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू क्र.: + ९१ वेवसाईट: www.modisnirman.com । ई-मेल विशेष सर्वसाधारण सभेची ('ईज याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.co <mark>नीएम') सूचना</mark> ड ('कंपनी') च्या सभासदां
ाना	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकस्त	 11 कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्प	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२- ीच्ट्या सांकेतिक क लेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ व्वजासंदर्भात उंटरेस्ट ॲक्ट, २००	ाखा, चर्चगेट, मुंबर षीं कर्वे रोड, चर्चगेट, ४/६५, ईमेल : sbi. 'सूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि	ए मुंबई - ४०० ०२०. ठेर्डा68@sbi.co.in रान क्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) वे	भागधारकांच्य ख़रग्रो ट्रेडिंग प्रायब्हेट लिमिटेड, रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेव नॉटरणीकृत कार्यालय येथ, शुटीट ७७५, सेस्टन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंढ डोम प्रोजेक्ट्स इन्ट्रेस्टटमॅट प्रायव्हेट लिगि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉटरणीकृत कार्यालय येथे, शुटीट ७०४, स्टर्न एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्स	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य) हब टाऊन व्हिवा,) हई - ४०००६०.). स्टेड,) केपनी आणि) हब टाऊन व्हिवा,) । (पूर्य),)	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं	पनी १	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२र नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७। दू क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com l ई-मेल दिशेष सर्वसाधारण सभेची ('ईज	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.co <mark>नीएम') सूचना</mark> ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा,
ना स	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य	 1 कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनास्थियल ॲसेंटस् ॲण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२- ीच्या सांकेतिक क होर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरह् सूचना प्राप्त इ	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ व्वजासंदर्भात उंटरेस्ट ॲक्ट, २००	ाखा, चर्चगेट, मुंबर षीं कर्वे रोड, चर्चगेट, ४/६५, ईमेल : sbi. 'सूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि	ए सुंबई - ४०० ०२०. 15 05168@sbi.co.in य न क्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) के उंटरेस्ट (एन्फोर्समेंट) के उंटरेस्ट (एन्फोर्समेंट) के उंटरेस्ट (एन्फोर्समेंट) के उंटरेस्ट (एन्फोर्समेंट)	भागधारकांच्य रक्टरग्रो ट्रेडिंग प्रायक्ट्रेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस इायवे, जोगदर्या (पूर्व), युं ड्रे म प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र युंबई – ४०००६०.	n एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि) हब टाऊन व्हिवा,) हंद - ४०००६०.). मेटेड,) कंपनी आणि) हब टाऊन व्हिवा,) ((पूर्व),) nfचिकेची सुचना	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं	पनी १ ानी २	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२र नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल विशोष सर्वसाधारण सभेची ('ईज याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० डी. info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवर्ल मांडलेले कामकाज करण्यासात
ाना न्स लागि रहू	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ	 П कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्म २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला स	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२- ीच्या सांकेतिक क केर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. नूचना याद्वारे देण्यात येते ब	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ इ ठ्या संदर्भा त ग्रेटरेस्ट ॲक्ट, २० ग्रेल्याच्या तारखेप ती, निम्नस्वाक्षरीक्ष	ाखा, चर्चगेट, मुंब र्थी कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईंमेल : sbi. सूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि ासून ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य	र्षे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. वि 05168@sbi.co.in रान कियुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) के कम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या ताराखेस	भागधारकांच्य एक्टरग्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित ' जेवे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, स्टर्टन एक्सप्रेस हायवे, जोग्देवरी (पूर्व), मुंब डोम प्रोजेक्ट्स इन्ट्हेस्टमेंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित ' जेवे नॉटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, स्टर्नन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेरवर्र युंबई – ४०००६०. <u>य</u> कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०	n एकत्रिकरणाच्या योजनेच्य) हब टाऊन व्हिवा,) हब टाऊन व्हिवा,) स्ं र २ ०००६०.). से रेड,) कंपनी आणि) हब टाऊन व्हिवा,) (पूर्व),) nf चिकेची सुचना ते २३२ अंतर्गत संयुक्त या	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एव्हरग्री दे	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट	सी आवएन: यु ४५२०३एमएच २०२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ई-मेल विशोष सर्वसाधारण सभेची ('ईज याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत ग उपरोक्त सर्क्युलर्सनुसार ज्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपने/डिग	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० डि info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा १०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवर्ल मांडलेले कामकाज करण्यासात पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद
ना स राहू	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कल्म १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरहू अधिनि	 П कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्म २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला स	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२- ीच्या सांकेतिक क केर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. नूचना याद्वारे देण्यात येते ब	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ इ ठ्या संदर्भा त ग्रेटरेस्ट ॲक्ट, २० ग्रेल्याच्या तारखेप ती, निम्नस्वाक्षरीक्ष	ाखा, चर्चगेट, मुंब र्थी कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईंमेल : sbi. सूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि ासून ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य	ए मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्या त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस	भागधारकांच्य रक्टरग्रो ट्रेडिंग प्रायक्ट्रेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस इायवे, जोगदर्या (पूर्व), युं ड्रे म प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र युंबई – ४०००६०.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य) हब टाऊन व्हिंबा,) हई - ४०००६०.) . स्टेड,) स्रेउड,) हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) । (पूर्व),) गाचिकेची सुचना स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिंगि स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिंगि	। प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एव्हरग्री दे मेटेड, हस्ताततिती	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२र नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल विशोष सर्वसाधारण सभेची ('ईज याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत	ग्रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० :: info@modisnirman.oc <u>जीएम¹) सूचना</u> ड (*कपनी') च्या सभासदा १०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडोल्ले लामका करण्यासा, गॉझिटरी पार्टासिपंटसकडे नॉद मची सूचना पाठवली आहे.
ना त हू हू	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ श्रंण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे.	ा कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर , तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला र यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक क होर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. नूचना याद्वारे देण्यात येते ब प्रदान केलेल्या अधिकारां	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठब्जासंदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप ती, निम्नस्वाक्षरीक्ष चा वापर करून ये	ाखा, चर्चगेट, मुंबर धीं कवें रोड, चर्चगेट ४/६५, ईमेल : sbi. (सूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिल	र्षे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वियुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस तिया मिळकतीचा सांकेतिक व	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायक्टेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्थ), मुं ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालाय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र बुंबई – ४०००६०. ड्रिमेटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट हास्पाठ आली होती, जी ११ जानेवारी, २०२ राखल करण्यात आली होती, सदर याचिका	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं त्वग उक्तन व्हिवा,) हंब टाऊन व्हिवा,) रंई - ४०००६०.), रेड,) कंपनी आणि) हब टाऊन व्हिवा,) । (पूर्व),), <u>गाचिकेची सूचना</u> ते २३२ अंतर्गत संयुक्त या स इन्व्हेस्टर्मेंट प्रायनिव राष्ट्रीय के श्रे जोज सन्माननीय ग्रष्टीय के श्रे जोज सन्माननीय ग्रष्टीय के श्रे जोज सन्माननीय ग्रष्टीय के २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी	। प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं मेटेड, इस्तांतरिती मेटेड, क्रस्तांतरिती कंपनी विधीन्यायाधिक कंपनी प्रकरणे घेणा-	पनी १ ानी २ डिंग प्रायब्हेट पनीद्वारे सावरर रण, मुंबई द्वारे 11 सन्माननीय	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू क्रा. : + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभेदी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत उपरोक्त सर्व्युलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमील अँड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रोनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र	ग्रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.cc <u>जीएम') सूचना</u> ड ('कंपनी') च्या सभासद १०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवर मांडलेले कामकाज करण्यासां पांझिटरी पार्टीसिपंटसकडे नें मची सूचना पाठवली आहे. रॅंब अंतर्गत www.modisnir
ना न हू जा क	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ जॅक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य	ा कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरहू मिळकतीच्या देवधेव ा अधीन राहील.	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक व होर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. जूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महण् २२०५३१६३/६४ ठ्वजासंदर्भात रंटरेस्ट ॲक्ट, २० गल्याच्या तारखेप ति, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये णि सदरह् मिळकत	ाखा, चर्चगेट, मुंबर धीं कवें रोड, चर्चगेट, ४/ ६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि गसून ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य थील खालील वर्णिलं तीच्या देवयेवीचा को	ए मुंबई – ४०० ०२०. ठिंठि8@sbi.co.in रान लयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस लिया मिळकतीचा सांकेतिक णताही व्यवहार हा स्टेट बँक ि	भागधारकांच्य ख़रग्रो ट्रेडिंग प्रायबहेट लिमिटेड, रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित को नॉरंटाफिल कार्यालय येथ, युतिट ७५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंट डोम ग्रोजेकट्स इन्ट्रेस्टटमॅट प्रायब्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉटंटाफिल कार्यालय येथ, युतिट ७०४, स्टर्न एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र युंबई – ४०००६०. इंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक् स्रण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ राखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ राखल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित तोध करण्यास उच्ठक असल्याय याचिकेच	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य) रू एव टाऊन व्हिवा,) (ई - ४०००६०.). रहेड,) रहेड,) रहेड,) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),). गि चकेची सुचना ते २३२ अंगर्गत संयुक्त या ते २३२ अंगर्गत संयुक्त या र २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी करण्यात आली आहे. कोण सनावणीकारेता निश्चित के	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्री दे मेटेड, हस्तांतर्तित व पनी विधी न्यायाधिव कंगनी प्रकरणे घेणा- ग्रेही सदर याचिकेच्य	पनी १ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सन्माननीय बाजुने किंव्या न दोन दिवस	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ । दू क्रा. : + ९१ वेबसाईट: www.modisnirman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभेदी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत उपरोक्त सर्व्युलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डी त्या सर्व सभासदांग फ्वना इलेन्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशत्स ट येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र आहे.	ग्रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० :: info@modisnirman.cc जीएम¹) सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एस. जी. रोड, कांदिवल मांडलेले कामकाज करण्यासा पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद नंची सूचना पाठवली आहे. देंब अंतर्गत www.modisnir येथे बीएसई लिमिटेडवर सुघ्य
ना न हू जा क	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ श्रण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि धेतलेला आहे. 1: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान	ा कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरहू मिळकतीच्या देवधेव ा अधीन राहील.	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक व होर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. जूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महण् २२०५३१६३/६४ ठ्वजासंदर्भात रंटरेस्ट ॲक्ट, २० गल्याच्या तारखेप ति, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये णि सदरह् मिळकत	ाखा, चर्चगेट, मुंबर धीं कवें रोड, चर्चगेट, ४/ ६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि गसून ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य थील खालील वर्णिलं तीच्या देवयेवीचा को	ए मुंबई – ४०० ०२०. ठ5168@sbi.co.in रान त्या समोर नमूद केलेल्या तारखेस तिया मिळकतीचा सांकेतिक णताही व्यवहार हा स्टेट बँक उ	भागधारकांच्य खरग्रो ट्रेडिंग प्रायक्टेट लिमिटेड, रूपने अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉरंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७७५, सेस्टंन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंट ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७७४, स्टरंन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र युंबई – ४०००६०. इंग्रेनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लिमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक् स्रण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ राखल करण्यात साचिक्का यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित वेरोभ करण्यास इच्युक असल्यास याचिकेच्य भगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वक्तिलांद्वोस स	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कें एनी आणि हब टाऊन व्हिंवा, (ई - ४०००६०.). रहेड,) रहेड,) हब टाऊन व्हिंवा,) (पूर्व),). ग्री चेकेची सुचना ते २३२ अंतर्गत संयुक्त या सु इन्वेस्टरमेंट प्रायल्डेट व्लि ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय के २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी करण्यात आली आहे. कोण धुनावणीकरीता निश्चित के ही केलेली त्यांच्या हेतूची सूप	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एल्हरग्रो दें मेटेड, हस्तांतरिती व पनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे घेणा- ोही सदर याचिकेच्य तेल्या तारखेयूर्यी कि	पनी १ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सन्माननीय बाजुने किंवा न दोन दिवस 11 वकिलांकडे	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशेष सर्वसाधारण सभेची ('ईज याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाईत मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचतेना, उपरोक्त सर्व्युलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डि त्या सर्व समासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यात देवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स ट येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक	गिएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां १०२४ रोजी स. ११.०० वा, ८२५, एम. जी. रोड, कांदिवलं मांडले कामकाज करण्यासा पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉंद नची सूचना पाठवली आहे. न्व अंतर्गत www.modisnirr येथे बीएसई लिमिटेडवर सुघ्य नोंदवले नाहीत त्यांनी कृपया
ना त हू जा जा जा	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ जॅक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य	ग कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तरखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरहू मिळकतीच्या देवघेव ा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या गहाण मि	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक व होर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. जूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महा २२०५३१६३/६४ ठञ्जासंदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप तो, निम्नस्वाक्षरीक तो, निम्नस्वाक्षरी तो, निम्नस्वाक्षरी तो, निम्नस्वाक्षरी के तिम्नस्वाक्षरी के तिम्स	ाखा, चर्चगेट, मुंबर षीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, ईमेल : sbi. स् रूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाल्य श्रील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक	हें (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान ति वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) क्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस लिया मिळकतीचा सांकेतिक व णताही व्यवहार हा स्टेट बँक	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायक्टेट लिमिटेड, रूपम प्रेट्रेडिंग प्रायक्टेट लिमिटेड, रूपने अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जे ने नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्टन एक्सप्रेस इग्व्हेस्टमेंट प्रायक्टेट लिगि कंप्रो जीवनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायथे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. इंग्वे अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुप्रखल करण्यात आली होती, सदर याचिका यायाधिकरणासमें सुनावणीकरिता निद्धिकेच्य प्रायंत अल्पात क्रिंग त्यांच्या बक्लित्विर सा तरोध करण्यास इच्छुक असल्यास याविकिंच्या गांतेर त्यांच्या किंना त्यांच्या बक्लित्विर सा सा राठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्व म्र्	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं त्वग् आणि हब टाऊन व्हिंबा,) (ई - ४०००६०.). रेटेड,) हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),) (पूर्व),), तो २३२ अंतर्गत संयुक्त या स्त इन्व्हेस्टमॅट प्रायव्हेट दिगि तो २३२ अंतर्गत संयुक्त या स्त इन्व्होस्टमॅट प्रायव्हेट र फेब्रुवारी, २०२४ रोजी करण्यात आली आहे. कोण । सुनावणीकरिता निश्चित के १ केलेली त्याच्या हेतूची सू मी किंवा शपथपत्राची प्रत्य	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एल्हरग्री दे चेन्द्रे हस्ततारिती व पनी विभी-न्यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- हिर्स सरद याचिकेच्य तेल्या तारखेपूर्वी कि मवा याचिकाकर्त्यांच् भशा सूचनेसह पाठी	पनी १ हिंग प्रायव्हेट एगद्विरो सादर रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ग बकिलांकडे णे आवश्यक	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ । दू क्रा. : + ९१ वेबसाईट: www.modisnirman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभेदी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत उपरोक्त सर्व्युलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डी त्या सर्व सभासदांग फ्वना इलेन्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशत्स ट येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र आहे.	ग्रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० t: info@modisnirman.co जीएम) सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा १०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडलेले कामकाज करण्यासा पांझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद त्रेची सूचना पाठवली आहे. त्रेची सूचना पाठवली आहे. त्रेचे आंतर्गत www.modisnir येथे बीएसई लिमिटेडबर सुघ्य नोंदवले नाहीत त्यांनी कृपया
ना न हू हू जा ज	सरफैस्ती ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जवर यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टटच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य गतेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता	1 कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनाश्थियल ॲसेटस् ऑण्ड एन्स २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर (तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला स् यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरहू मिळकतीच्या देवघेव ा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक क होसींट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. दूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महा २२०५३१६३/६४ ठञ्जासंदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप तो, निम्नस्वाक्षरीक तो, निम्नस्वाक्षरी तो, निम्नस्वाक्षरी तो, निम्नस्वाक्षरी के तिम्नस्वाक्षरी के तिम्स	ाखा, चर्चगेट, मुंबर र्थी कवें रोड, चर्चगेट ४/६५, ईमेल : sbi. स् रूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाल्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे.	र्ष (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्यापिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक व णताही व्यवहार हा स्टेट बँक थकबाकीची रक्कम	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायब्हेट लिमिटेड, रूपने अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जे कर्ने लाक्ष्मरा कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्न एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुं ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायब्हेट लिगि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय वेथे, युनिट ७०४, संदर्न एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र वुंबई – ४०००६०. इल्पनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० होमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट हरप्यात आली होती, जी ११ जनेवारी, २०२ राखल कप्प्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निष्ट्रिक वेशेघ करप्यात झच्छुक त्यांच्या वकिलांद्वोरे सा राठविणे आवश्यक काडी, तेयिधाची पार्व्याक्ष आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला अ	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं पृगे आणि कं पुगने आणि कं पुगने जन लिहेवा,) ईं – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) हव टाउन लिहेवा,) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))))))))))))))))))	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एल्हरग्री दे वे देख, हस्ततारिती व पनी विभी-न्यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- हिर्स सरद याचिकेच्य तेल्या तारखेपूर्वी कि मवा याचिकाकर्त्यांच् भशा सूचनेसह पाठीं	पनी १ हिंग प्रायव्हेट एगद्विरो सादर रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ग बकिलांकडे णे आवश्यक	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ । दू क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशेष सर्वसाधारण सभेची ('ईज याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचेते ना उपरोक्त सर्क्युलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी /डि त्या सर्व समासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यात देवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स ट येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना ।	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.co तीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. १९.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवर्ल मांडलेले कामकाज करण्यासा पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद न्वी सूचना पाठवली आहे. व्ये अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshare.com
ना स हू हू जा क म -	सरफैस्ती ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ जॅक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरहू अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्च सत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदाराद्ये नाव आणि पत्ता	वा कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तरखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेव ा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या गहाण मि मालकांचे नाव इ. श्री. जगदीश पत्तेंट क्र. १८	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. तूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां वेचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन सू	ट्स रिकव्हरी शा नॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जासंदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप तो, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये णि सदरह मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी	ाखा, चर्चगेट, मुंबर षीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, ईमेल : sbi. स् रूचनेचे प्रकार ०२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाल्य श्रील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक	रे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान रान समोर नमूद केलेल्या तारखेस समोर नमूद केलेल्या तारखेस समोर नमूद केलेल्या तारखेस समोर नमूद केलेल्या तारखेस स्वि पताही व्यवहार हा स्टेट बँक धकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/-	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायक्टेट लिमिटेड, रूपम प्रेट्रेडिंग प्रायक्टेट लिमिटेड, रूपने अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जे ने नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्टन एक्सप्रेस इग्व्हेस्टमेंट प्रायक्टेट लिगि कंप्रो जीवनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायथे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. इंग्वे अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुप्रखल करण्यात आली होती, सदर याचिका यायाधिकरणासमें सुनावणीकरिता निद्धिकेच्य प्रायंत अल्पात क्रिंग त्यांच्या बक्लित्विर सा तरोध करण्यास इच्छुक असल्यास याविकिंच्या गांतेर त्यांच्या किंना त्यांच्या बक्लित्विर सा सा राठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्व म्र्	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं पृगे आणि कं पुगने आणि कं पुगने जन लिहेवा,) ईं – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) हव टाउन लिहेवा,) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))))))))))))))))))	। प्रकरणात. याचिकाकर्ता कं - याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्रो दे मेटेड, हस्तांतर्तितं पंनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे घेणा- ोही सदर याचिकेच्य कंपनी प्रकरणे देणा निया सारखेक्कार्त्यांच् मशा सुचनेसह पार्ठी विहित प्रभार प्र	पनी १ हिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सन्माननीय बाजुने किंवा 11 दोन दिवस 11 बकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०० ०६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशोष सटंसाधारण सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत ग उपरोक्त सर्वुलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स ट येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावत करायेत.	गिएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडेल्ले कासकाज करफ्यासात पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद मंच सूचना पाठवली आहे. र स्व अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshare.com र्शक पध्दतीने पार पाडण्यासार्ठ गांधी (सभासदत्व क्र. एफ७५
ना न हू जा जा ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्च तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: श्री. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश मौर्य	म कलम १३(४) अन्दाये मिळकत क्षरान ऑफ फायनास्शियल ॲसेंटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेव ा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या महाण मि मालकांचे नाव इ. श्री. जगादीश पर्स्ट इमारत क्र. ३.	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक क् ोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. नूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ौचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन सू ०४, १०वा मजला, वटरकप सीएचएस,	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप को, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	ाखा, चर्चगेट, मुंब: धीं कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार १२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत ख भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख	दे (०५१६८) मुंबई – ४०००२०. पुंबई – ४०००२०. मिं 05168@sbi.co.in में रान मिं तक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) में तकम अदा करण्यासाठी त्यांना में समोर नमूद केलेल्या तारखेस मिं तत्या मिळकतीचा सांकेतिक में णताही व्यवहार हा स्टेट बॅंक में ४कबाकीची रक्कम अ ६. २,६२,४९,९०८/- मिं (रुपये दोन कोटी बासप्ट मेंटी बासप्ट	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायब्हेट लिमिटेड, रूपने अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एकसप्रेस हायथे, जोगश्वरी (पूर्व), युं झेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायथे, शांकरवाडी, जोगेश्वर्र रूप्रेन ४०००६०. इंग्रेल करप्यात आली होती, सर खेम प्रोजेक्ट रुप्रप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ राखल करप्यात आली होती, सर याचिक याथाधिकरणासमोर सुनावर्णीकारिता निश्चित येशे करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्य प्रगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या विक्तितांद्वोर सा गाटवि यो आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभू आहि. याविकेची प्रत कोणाही व्यक्तीला येईल	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं पृगे आणि कं पुगने आणि कं पुगने जन लिहेवा,) ईं – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) हव टाउन लिहेवा,) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))))))))))))))))))	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एल्हरग्री दे वे देख, हस्ततारिती व पनी विभी-न्यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- हिर्स सरद याचिकेच्य तेल्या तारखेपूर्वी कि मवा याचिकाकर्त्यांच् भशा सूचनेसह पाठीं	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा न दोन दिवस ा वकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर : कं. करिता	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशोष सटंसाधारएग सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत । उपरोक्त सर्वुलासंनुसार ज्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायक्हेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्ययावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार ग व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी	रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.cc जीएम') सूर्यना ड ('कंपनी') च्या सभासदा १०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडेलेले कामराज करण्यासा पांझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद स्वी सूचना पाठवली आहे. रॉव अंतर्गत www.modisniri येथे बीएसई लिमिटेडवर सुघ्य नॉदवले नाहीत ल्यांनी कृपया investor@bigshare.com एर्शक पध्दतीने पर पाडण्यासाट गांधी (सभासदत्व क्र. एफ७५) 1 यांची नेमण्क केली आहे. ई
ना न हू जा जा ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ अंक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्च रोच्च्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टट कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: श्री. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश मौर्य पत्ता:	म कलम १३(४) अन्वये मिळकत क्षरान ऑफ फायनास्त्रियल ॲसेंटस् ॲण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला स् प्रमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या गहाण मि मालकांचे नाव इ. श्री. जगदीश फ्लॅट क. १, शुभनाक्ष मौर्य झगरत क. ३ आणि हिरानंदानी मे	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक क् जिसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. जूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन सूर ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप को, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	ाखा, चर्चगेट, मुंब: धीं कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार १२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत ख भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख	हें (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वि त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस तिया मिळकतीचा सांकेतिक व णताही व्यवहार हा स्टेट बँक श्वकवाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायब्हेट लिमिटेड, रूपने अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एकसप्रेस हायथे, जोगश्वरी (पूर्व), युं झेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायथे, शांकरवाडी, जोगेश्वर्र रूप्रेन ४०००६०. इंग्रेल करप्यात आली होती, सर खेम प्रोजेक्ट रुप्रप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ राखल करप्यात आली होती, सर याचिक याथाधिकरणासमोर सुनावर्णीकारिता निश्चित येशे करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्य प्रगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या विक्तितांद्वोर सा गाटवि यो आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभू आहि. याविकेची प्रत कोणाही व्यक्तीला येईल	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं पृगे आणि कं पुगने आणि कं पुगने जन लिहेवा,) ईं – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) हव टाउन लिहेवा,) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))))))))))))))))))	। प्रकरणात. याचिकाकर्ता कं - याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्रो दे मेटेड, हस्तांतर्तितं पंनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे घेणा- ोही सदर याचिकेच्य कंपनी प्रकरणे देणा निया सारखेक्कार्त्यांच् मशा सुचनेसह पार्ठी विहित प्रभार प्र	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा सन्माननीय बाखुने किंवा ान दोन दिवस बाखुने किंवा ान दोन दिवस वे आवश्यक इन केल्यावर सही/-	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ । दू क्रा. : + ९१ वेवसाईट: www.modisnirman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नेंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई. मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत ग उपरोक्त सर्ब्युलार्स, न्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस कंपनी/डिं त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातूर्न ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशत्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिमाशेअर सव्हिंसेस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होर्टॉग्ची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटी निकाल शुक्रवा, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नोंद	रीएलसी ३७७९३१ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० :: info@modisnirman.cc जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडलेले कामकाज करण्यासा पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद वं सुचना पाठवली आहे. रॉव जी सूचना पाठवली आहे. रॉव जी सूचना पाठवली आहे. वं वी सूचना पाठवली आहे. वं वी सूचन पाठवली आहे. वं वी स्व पिर्सई लिमिटेडवर सुघ्ट नॉदवले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshare.com र्शक पध्दतीने पार पाडण्यासाठ यो ची नेमणूक केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित के
ना स रहू रहू जा पि प	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरहू अधिनि घेतलेला आहे. ाः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान कर्जदार आणि स्वर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान होडेवाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: श्री. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश मौर्य पत्ता: १. १००४, १०वा मजला, जटरकप सीएचएस, हि	ग कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनाश्चियल ॲसेटस् ॲण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला र यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या गहाण मि मालकांचे नाव इ. श्री. जगदीश फ्लॅट क्र. १२ श्री. जगदीश फ्लॅट क्र. १२ आणि हिरानंदानी मे रानंदानी श्रीमती. काचुन ४३/१, ४३/	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक स जेर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. जूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन सू १०४, १०वा मजला, ० बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप को, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	ाखा, चर्चगेट, मुंब: धीं कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार १२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत ख भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख	हे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. ठठा68@sbi.co.in रान त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्कम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वया मिळकतीचा सांकेतिक व व व क. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी वासप्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे जाठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, रंगनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित को नॉरंटाफिल कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंख डोम प्रोजेकट्स इन्ट्रेस्टटमॅट प्रायक्टेट लिगि रंगनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित को नॉटएफिल कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. प्रायल करण्यात आली होती. सद यापिका यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित तेरोध करप्यास इच्छुक असल्यास याविकेक याधिककरन्यॉच्ड स्कुल्फ स्वाल्या वकिलांद्वारे सा तठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभू आहे. याचिकेन्ची प्रत कोणाही व्यक्तीला अ प्राविकारूप्या बक्तिलांद्वारे पुरावयात येईल् देनांकित २४ जानेवारी, २०२४.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं पृगे आणि कं पुगने आणि कं पुगने जन लिहेवा,) ईं – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) रेंड – ४०००६०.) हव टाउन लिहेवा,) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))))))))))))))))))	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्री दे मेटेडी, हस्तातरिती च मेटेडी, हस्तातरिती च से विभी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य कंपनी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य ने याचिकाकरपांच प्रता युचनेसह पाठी ठी विहित प्रभार प्र राजेश शाह ऑफ	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा सन्माननीय बाखुने किंवा ान दोन दिवस बाखुने किंवा ान दोन दिवस वे आवश्यक इन केल्यावर सही/-	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू क्रा. : + ९१ वेवसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभा ('र्इजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ थेथे ईनीएमट्या सूचनेत म उपरोकत सर्ब्युलास्तुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिं त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेवसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. न्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सव्हिंस प्रायक्हेट लिमिटंडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटॉगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार ग व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८/), व्यावसाधीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नोंद्	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० :: info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० चा, टस, एम. जी. रोड, कांदिवर्ल मांडलेले कामकाज करण्यासात पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉव् रॉव सूचना पाठवली आहे. र वंगे सूचना पाठवली आहे. र वंगे दवले नाहीत त्यांनी कृपया : गॉदवले नाहीत त्यांनी कृपया : गॉदव प्एदतीने पार पाडण्यासाठ गॉर्थ (सभासदत्व क्र. एफ७५) रो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल खाल बीएसई लिमिटेडकडे र
ना स रहू रहू जा पि प	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ अंक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्च रोच्च्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टट कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: श्री. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश मौर्य पत्ता:	ग कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनाश्चियल ॲसेटस् ॲण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला र यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या गहाण मि मालकांचे नाव इ. श्री. जगदीश फ्लॅट क्र. १२ श्री. जगदीश फ्लॅट क्र. १२ आणि हिरानंदानी मे रानंदानी श्रीमती. काचुन ४३/१, ४३/	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक क् जिसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. जूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन सूर ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप को, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	ाखा, चर्चगेट, मुंब: धीं कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार १२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत ख भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख	हे (०५१६८) मुंबई – ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान रान समोर नमूद केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक पताही व्यवहार हा स्टेट बॅंक थकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पतील	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, रंगनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणकित कार्यालय येथे, युनिट ७०५, रेस्टंन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंट ड्रेम प्रोजेकट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉटणकित कार्यालय येथे, युनिट ७०४, सर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. इंगनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लॅमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव् संप्रेनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लॅमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव् संप्रेनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लॅमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव् संप्रोने अप्रियता आली होती. सद याचिक स्रण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्ण्यात आली होती. सद याचिक वरेगो करण्यास च्रिक्त कोणाही व्यक्तिला अ गाविकाकर्त्यांच्या बकिलांद्वारे पुरवण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. गाविकाकर्त्यांकरीता वकील, गाविकाकर्ट्यांकरीत्रा वकील,	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कें एनी आणि हब टाऊन व्हिंवा, (ई - ४०००६०.). रहेड,) रहेड,) हब टाऊन व्हिंवा,) (पूर्व),) (पूर्व),) ते २३२ अंतर्गत संयुक्त या स् इन्वेस्टर्ग्ट प्रायल्वेट दिनि ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी करण्यात आली आहे. कोण युनावणीकरीता निश्चित के ही केलेली त्यांच्या हे तूची यू, वावस्यकता असल्यास त्यास ।.	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्री दे मेटेडी, हस्तातरिती च मेटेडी, हस्तातरिती च से विभी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य कंपनी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य ने याचिकाकरपांच प्रता युचनेसह पाठी ठी विहित प्रभार प्र राजेश शाह ऑफ	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा सन्माननीय बाखुने किंवा ान दोन दिवस बाखुने किंवा ान दोन दिवस वे आवश्यक इन केल्यावर सही/-	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ । दू क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisnirman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभे ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत ग उपरोक्त सर्ब्युलार्सनुसार न्यांनी रयांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांना च्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांन प्रवांनी प्रवान इन्व्हेस्टर रिलेशत्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रे आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सर्व्हिंसेस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होर्टीलची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी औड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी स्क्रेट विकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नोंदा ई-व्होर्टींगचे निकाल आणि तपासणी अधिकान्यांचा आह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisnirman.	रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलले कामकाज करण्यासात पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद वंची सूचना पाठवली आहे. र वंचे बीएसई लिमिटेडवर सुध्ट गॉदवले नाहीत त्यांनी कृपया शंक पध्दतीने पार पाडण्यासात यांची नेमणूक केली आहे. ई- णॉकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केल
ना स हू हू जा म म म म	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ अँक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. त्रिः कर्जदारा आणि स्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन् कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: श्री. जगदीश शुभनाथ मौर्थ आणि श्रीमती. काचंन जगदीश मौर्थ पत्ता: १. १००४, १०वा मजला, बटरक्य सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (पा	ग कलम १३(४) अन्वये मिळकत क्शन ऑफ फायनाश्चियल ॲसेटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला स् यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरहू मिळकतीच्या देवघेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या मालकांचे नाव इ. मिळकतीच्या मालकांचे नाव इ. गहाण मि प्रहाण मि प्रहारत क्र. १८ श्री. जगदीश मौर्थ आणि हिरानंदानी न्ध्र/१, ४३/ अल्लारेस रोक मानपाडा,	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक क होर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. रूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकिडे कर्जदार/हमीदारांचे ककतीचे वर्णन सु करकरा सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस ४, पोखरण क्र. २,	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप को, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	ाखा, चर्चगेट, मुंब: धीं कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार १२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत ख भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख	हें (०५१६८) मुंबई – ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वियुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वि पताही व्यवहार हा स्टेट बँक वि धकवाकीची रक्षम क. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६,२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज प्रतिव्य ह	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्सप्रेंस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंठ ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्सप्रेंस हायथे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. इंग्लंगी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात अली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, न्या वेरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्य प्रायिक्राल्या किला त्यांच्या बक्तिलोंह्र सि प्रा यायधिक्राक्तयांच्या वक्तिलां होती प्रार्थ्य प्रिकेच्य प्राविक्राक्तयांच्या वक्तिलांद्वारे पुरवण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. दे. राजेश शाह अॅण्ड कं. तांचिकाकत्यांकारिता वकील, र६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माय	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कें एनी आणि हब टाऊन व्हिंवा, (ई - ४०००६०.). रहेड,) रहेड,) हब टाऊन व्हिंवा,) (पूर्व),) (पूर्व),) ते २३२ अंतर्गत संयुक्त या स् इन्वेस्टर्ग्ट प्रायल्वेट दिनि ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी करण्यात आली आहे. कोण युनावणीकरिता निश्चित के ही केलेली त्यांच्या हे तूची यू. वावस्यकता असल्यास त्यास ।.	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्री दे मेटेडी, हस्तातरिती च मेटेडी, हस्तातरिती च से विभी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य कंपनी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य ने याचिकाकरपांच प्रता युचनेसह पाठी ठी विहित प्रभार प्र राजेश शाह ऑफ	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा सन्माननीय बाखुने किंवा ान दोन दिवस बाखुने किंवा ान दोन दिवस वे आवश्यक इन केल्यावर सही/-	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू क्रा. : + ९१ वेवसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभा ('र्इजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ थेथे ईनीएमट्या सूचनेत म उपरोकत सर्ब्युलास्तुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिं त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेवसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. न्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सव्हिंस प्रायक्हेट लिमिटंडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटॉगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार ग व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८/), व्यावसाधीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नोंद्	रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० t: info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. १९.०० या, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडले कामकाज करण्यासा, पंझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद पंझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद पंझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद वंथे वीएसई लिमिटेडवर सुध्व नोंदवले नाहीत त्यांनी कृपया शॉक पध्दतीने पार पाडण्यासाठं रार्वाच नेमणूक केली आहे. ई- गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ 1 यांची नेमणूक केली आहे. ई- एकि कार्यालयात घोषित केट उपाल बीएसई लिमिटेडकडे स् com वर अपलोड देखील केर्ट असतील तर तुम्ही हेल्प सेक
ा ति हुई हुई जा ब	सरफैस्सी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. :: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य रोत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. ६००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ,	श कालम १३(४) अन्वये मिळकत (क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एम्प २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु <u>मिळकतीच्या</u> गहाण मि <u>मालकांचे नाव इ.</u> श्री. जगदीश श्राप्ता मां श्रीमती. काचंन अणि रानंदानी जगदीश मीर्थ अल्वारेस रोड मानपाडा, मानपाडा, ता	स्ट्रेस्ड असे ६वा मजला, द इंटस् दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ड करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. यूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्पू ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस , पोखरण क्र. २, गाव-चितळसर	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप को, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	ाखा, चर्चगेट, मुंब: धीं कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार १२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत ख भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख	हें (०५१६८) मुंबई – ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वियुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वि पताही व्यवहार हा स्टेट बँक वि धकवाकीची रक्षम क. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६,२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज प्रतिव्य ह	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, रंगनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणकित कार्यालय येथे, युनिट ७०५, रेस्टंन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंट ड्रेम प्रोजेकट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉटणकित कार्यालय येथे, युनिट ७०४, सर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. इंगनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लॅमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव् संप्रेनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लॅमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव् संप्रेनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लॅमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव् संप्रोने अप्रियता आली होती. सद याचिक स्रण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्ण्यात आली होती. सद याचिक वरेगो करण्यास च्रिक्त कोणाही व्यक्तिला अ गाविकाकर्त्यांच्या बकिलांद्वारे पुरवण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. गाविकाकर्त्यांकरीता वकील, गाविकाकर्ट्यांकरीत्रा वकील,	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कें एनी आणि हब टाऊन व्हिंवा, (ई - ४०००६०.). रहेड,) रहेड,) हब टाऊन व्हिंवा,) (पूर्व),) (पूर्व),) ते २३२ अंतर्गत संयुक्त या स् इन्वेस्टर्ग्ट प्रायल्वेट दिनि ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी करण्यात आली आहे. कोण युनावणीकरिता निश्चित के ही केलेली त्यांच्या हे तूची यू. वावस्यकता असल्यास त्यास ।.	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्री दे मेटेडी, हस्तातरिती च मेटेडी, हस्तातरिती च से विभी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य कंपनी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य ने याचिकाकरपांच प्रता युचनेसह पाठी ठी विहित प्रभार प्र राजेश शाह ऑफ	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा सन्माननीय बाखुने किंवा ान दोन दिवस बाखुने किंवा ान दोन दिवस वे आवश्यक इन केल्यावर सही/-	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. ज मुंबई-४०००६७ । दू क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com । ई-मेल दिशेष सहंसाधारण सभी ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई. मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेता, उपरोक्त सर्ब्युलार्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डा त्या सर्व सभासदांग फ्वां इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टरा रिलोगत्या येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com ये आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटेगिची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटी निकाल युक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१४ रोजी कंपनी सेक्रेटी निकाल आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींग तेकंपनीची वेबसाईट www.modisniman.	गिएलसी ३७७९३ १ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.co जीएम) सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा १०२४ रोजी स. ११.०० वा, ८स, एम. जी. रोड, कांदिवल मांडलेले कामकाज करण्यासा पांझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद वेषी सूचना पाठवली आहे. संघ सुप्दती के सम्प्रकड नोंद वेषी सूचना पाठवली आहे. रॉववले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshare.com र्शिक प्रप्टतीने पार पाडण्यासात गांध्ये (समासदत्व क. एफ७-७ 1 यांची नेण्णूक केली आहे. ई णोकृत कार्यालया घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकड रे उल्जा य अपलोड देखील के असतील तर तुम्ही हेल्प सेव इ नवेश्चन्स (''एफएनयुज'')
ना स ता रहू जा जा जा जा	सरफैस्सी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जवरा यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. :: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराज्य रोत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. ६००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (पा ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम	श कालम १३(४) अन्वये मिळकत (क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एम्प २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु <u>मिळकतीच्या</u> गहाण मि <u>मालकांचे नाव इ.</u> श्री. जगदीश श्राप्ता मां श्रीमती. काचंन अणि रानंदानी जगदीश मीर्थ अल्वारेस रोड मानपाडा, मानपाडा, ता	स्ट्रेस्ड असे ६वा मजला, द इंटस् दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ड करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. यूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्पू ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस , पोखरण क्र. २, गाव-चितळसर	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप को, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	ाखा, चर्चगेट, मुंब: धीं कवें रोड, चर्चगेट. ४/६५, ईमेल : sbi. सूचनेचे प्रकार १२ अन्वये आणि सि ।सून ६० दिवसांत ख भारांनी प्रत्येक खात्य धील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख	हें (०५१६८) मुंबई – ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वियुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वि पताही व्यवहार हा स्टेट बँक वि धकवाकीची रक्षम क. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६,२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज प्रतिव्य ह	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्सप्रेंस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंठ ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्सप्रेंस हायथे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. इंग्लंगी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात अली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, न्या वेरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्य प्रायिक्राल्या किला त्यांच्या बक्तिलोंह्र सि प्रा यायधिक्राक्तयांच्या वक्तिलां होती प्रार्थ्य प्रिकेच्य प्राविक्राक्तयांच्या वक्तिलांद्वारे पुरवण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. दे. राजेश शाह अॅण्ड कं. तांचिकाकत्यांकारिता वकील, र६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माय	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कें एनी आणि हब टाऊन व्हिंवा, (ई - ४०००६०.). रहेड,) रहेड,) हब टाऊन व्हिंवा,) (पूर्व),) (पूर्व),) ते २३२ अंतर्गत संयुक्त या स् इन्वेस्टर्ग्ट प्रायल्वेट दिनि ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी करण्यात आली आहे. कोण युनावणीकरिता निश्चित के ही केलेली त्यांच्या हे तूची यू. वावस्यकता असल्यास त्यास ।.	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्री दे मेटेडी, हस्तातरिती च मेटेडी, हस्तातरिती च से विभी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य कंपनी प्रकरणे पेणा- ही मदर याचिकेच्य ने याचिकाकरपांच प्रता युचनेसह पाठी ठी विहित प्रभार प्र राजेश शाह ऑफ	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा सन्माननीय बाखुने किंवा ान दोन दिवस बाखुने किंवा ान दोन दिवस वे आवश्यक इन केल्यावर सही/-	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०० ०६७ । दू.क्र.: + ९१ वेवसाईट: www.modisniman.com । ई-मेल विशेष सवंसाधारण सभेवी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेन 1 उपरोतन सर्वुलर्सनुवार, २०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेन 1 उपरोतन सर्वुलर्सनुवार, २०० ०६७ येथे ईजीएमच्या न्यांत्र प्राप्तेन स्र वेषये कंपनीच्या नेवर्णाकृत कार्यालयाते दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेन 1 उपरोतन सर्वुलर्सनुवार, न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवाबे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना 1 नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी महणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉत् ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकान्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींग सॅन्सुजल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/St लिहावा.	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० :: info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां १०२४ रोजी स. १९.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलले कामकाज करण्यासात पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉंद वंथे यंग्री पाउवली आहे. र वंथे अंगर्पत www.modisnir वंथे अंगर्पत www.modisnir वंथे अंगर्पत www.modisnir वंथे अंगर्पत www.modisnir वंथे अंगर्पत www.modisnir वंथे अंगर्पत पाउवली आहे. र वंग स्वर पाउवली आहे. र्ह्राक पध्दर्श लिमिटेडक र रावंच नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल आसती ल तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेश्चन्स (''एफएक्युज')
ना त त ति हू त्र ना ख त ग	सरफैस्सी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कस्पूर केलेली आ ॲक्टट्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरहू अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन् कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा की. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश गौर्थ पत्ता: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएघएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, बिजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजबळ, ४००६१५	श कालम १३(४) अन्वये मिळकत (क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एम्प २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु <u>मिळकतीच्या</u> गहाण मि <u>मालकांचे नाव इ.</u> श्री. जगदीश श्राप्ता मां श्रीमती. काचंन अणि रानंदानी जगदीश मीर्थ अल्वारेस रोड मानपाडा, मानपाडा, ता	स्ट्रेस्ड असे ६वा मजला, द इंटस् दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ड करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. यूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्पू ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस , पोखरण क्र. २, गाव-चितळसर	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	रखा, चर्चगेट, मुंबर र्थी कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार •२ अन्वये आणि सि ॥सूच ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४	हे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान रान समोर नम्द्र केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक पताही व्यवहार हा स्टेट बॅंक थकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ.	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्सप्रेंस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंठ ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायक्टेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्सप्रेंस हायथे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. इंग्लंगी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात अली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, न्या वेरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्य प्रायिक्राल्या किला त्यांच्या बक्तिलोंह्र सि प्रा यायधिक्राक्तयांच्या वक्तिलां होती प्रार्थ्य प्रिकेच्य प्राविक्राक्तयांच्या वक्तिलांद्वारे पुरवण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. दे. राजेश शाह अॅण्ड कं. तांचिकाकत्यांकारिता वकील, र६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माय	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हं - ४०००६०.) . रेड,) हे क्र राजा जाणि हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),)	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं - याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्रो दे मेटेड, हस्तांतर्ति व पनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरण घेणा- ोही सदर याचिकेक वना याचिकाकर्त्यांच नशा सुचनेसह पार्ठ ति विहित प्रभार प्र राजेश शाह ॲण् याचिकाकर्त्यांका वे बांच:- २७६/ र	पनी १ हिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सम्माननीय बाजुने किंवा 11 वकिलांकडे 10 आवश्यक 31 किंल्यावर 32 के. करिता सही/- 12 ता वकील.	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल विशोष सवंसाधारण सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईंजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत ग उपरोक्त सर्वुलासंनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँझेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांना त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावात करायेत. संचालक मंडळाने ई-व्होटॉगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८),व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नोंद ई-व्होटॉगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisnimanл. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंटली आस्वइ व्होटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/So लिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: 	रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडलेले कामकाज करण्यासा मांडलेले कामकाज करण्यासा मांडिंटरी पार्टीसिपंटसकडे नोंद मची सूचना पाठवली आहे. इ नोंदवले नाहीत त्यांनी कृपया गोंदव नाहीत त्यांनी कृपया वोथे बीएसई लिमिटेडकर सुघ्ट गोंदव नम्धूक केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित केर वांची नेमणूक केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित केर आसतील तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in बर ए
ना त ति हू जू जा जा कि हू जा कि कि जा कि जा कि जा क	सरफैस्सी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्रण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमू कर्जवर यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. :: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराज्य रोत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (पर् ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रुमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५	श कालम १३(४) अन्वये मिळकत (क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एम्प २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु <u>मिळकतीच्या</u> गहाण मि <u>मालकांचे नाव इ.</u> श्री. जगदीश श्राप्ता मां श्रीमती. काचंन अणि रानंदानी जगदीश मीर्थ अल्वारेस रोड मानपाडा, मानपाडा, ता	स्ट्रेस्ड असे ६वा मजला, द इंटस् दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ड करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. यूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्पू ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस , पोखरण क्र. २, गाव-चितळसर	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	रखा, चर्चगेट, मुंबर र्थी कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार •२ अन्वये आणि सि ॥सूच ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४	हे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. ठा5168@sbi.co.in रान त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्कम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वया मिळकतीचा सांकेतिक व णताही व्यवहार हा स्टेट बँक श्वकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊडो आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ.	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्थ), मुं कंप्र गोजेकट्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र वुंबई – ४०००६०. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तंतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट ह्रायवल करण्यात झल्यु से खेम प्रोजेक्ट ह्रायवल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निच्चित बेरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरण क्रि सुरावणीकरिता निच्चित बेरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरण क्रांट सुन्वणी प्रत केरा केरण कर्या कर के स दे राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकरिता वकील्त, ६६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माय लोरोा फाऊंटन, फोर्ट, मुंबई- ४०० ००१.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिवा,) हब टाऊन व्हिवा, रेड,) रेड,) रेड,) हब टाऊन व्हिवा,) हब टाऊन व्हिवा,) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),))) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) (पूर्व),)) ())))))))))))))))	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एल्हरग्रो दे मेरेड, हस्तांतरिती व पनी विधी न्यायाधिक कंपनी प्रकरणे घेणा- ोही सदर याचिकेच्य तेल्या तारखेयूर्धी कि प्रशा सूचनेसह पार्ठा ठी विहित प्रभार प्र राजेश शाह ॲफ याचिकाकर्त्यांका वाचिकाकर्त्यांका वाचिकाकर्त्यांका	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा वाजुने किंवा ा वकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर सही / - रता चकील. रद, रद, रोड,	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०० ०६७ । दू.क्र.: + ९१ वेवसाईट: www.modisniman.com । ई-मेल विशेष सवंसाधारण सभेवी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेन 1 उपरोतन सर्वुलर्सनुवार, २०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेन 1 उपरोतन सर्वुलर्सनुवार, २०० ०६७ येथे ईजीएमच्या न्यांत्र प्राप्तेन स्र वेषये कंपनीच्या नेवर्णाकृत कार्यालयाते दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेन 1 उपरोतन सर्वुलर्सनुवार, न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवाबे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com र आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना 1 नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी महणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉत् ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकान्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींग सॅन्सुजल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/St लिहावा.	रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवली मांडेल्ले कामकाज करण्यासात पांडिंग्टरी पार्टीसिपंटसकडे नोंद मंडे स्वेना पाठवली आहे. र मंब अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया वंधे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट गोंदव नाहीत त्यांनी कृपया दर्शक पध्दतीने पार पाडण्यासार्ठ गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल आसतील तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in बर ए
गा ग ग ति हु हु ना ज ज	सरफैस्सी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कस्पूर केलेली आ ॲक्टट्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरहू अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन् कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा की. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश गौर्थ पत्ता: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएघएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, बिजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजबळ, ४००६१५	श कालम १३(४) अन्वये मिळकत (क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एम्प २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु <u>मिळकतीच्या</u> गहाण मि <u>मालकांचे नाव इ.</u> श्री. जगदीश श्राप्ता मां श्रीमती. काचंन अणि रानंदानी जगदीश मीर्थ अल्वारेस रोड मानपाडा, मानपाडा, ता	स्ट्रेस्ड असे ६वा मजला, द इंटस् दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ड करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. यूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्पू ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस , पोखरण क्र. २, गाव-चितळसर	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	रखा, चर्चगेट, मुंबर र्थी कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार •२ अन्वये आणि सि ॥सूच ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४	हे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान रान समोर नम्द्र केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक पताही व्यवहार हा स्टेट बॅंक थकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ.	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपरम् ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपरम् अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्सम्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्थ), घुं डेम प्रोजेक्ट्स इन्टहेस्टमॅंट प्रायव्हेट लिपि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सम्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्व र्र्वु न ४०००६०. इंग्वे अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्ततंतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुप्रखल करण्यात आली होती, ची१ १ जानेवारी, २०२ राखल करण्यात आली होती, ची१ १ जानेवारी, न्य रायाधिकरणसमेय इच्छुक असल्यास याधिकेच्य भगोदर त्यांच्या किला त्यांच्या बक्लिलंद्र सि भारति स्वांच्या किला त्यांच्या वक्तिलांद्र भा राविकाकत्यांकरिता वकीलि, १ ताजेश शाह अंण्ड कं. तो राजेश शाह अंण्ड कं. दिराकेत २४ जानेवारी, २०२४.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हें - ४०००६०.). रेटेड,) हें - ४०००६०.). रेटेड,) हें च टाऊन व्हिंबा,) । (पूर्व),). ग्रिचिकेची सुचना शे दे३२ अंतर्गत संयुक्त या सुनवणीकरित निश्चित के १ केलेली लाया ये प्रार्थय केलेलेली लाया हें व्या या हे केलेली लाया हें व्या या हे केलेली निश्चित के शे केलेली निश्चित के शे केलेली निश्चित के वाक्र्यकता असल्यास त्यास त.	। प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एक्टरग्रो दे मेटेड, हस्तांतरिती व पनी विधी न्यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- ोही सदर याचिकेच्य लेल्या तारखेपूर्वी के प्रशा सूचनेसह पाठा- ठी बिहित प्रभार प्र राजेश शाह ॲण् याचिकाकरत्यांका] ज्ञांच:- २७६/२ 1, काळबादेवी मे- गई, महाराष्ट्र - ४७६/२	पनी १ त्नी २ डिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ा बकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर क. करिता सही / - रता वकील. रिंब, रोड, 0000२	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. : मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सटंसाधारण सभेटी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईडीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई. मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत म उपरोक्त सर्वुलास्तृतार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. न्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक : म्हणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायल्हेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटॉगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अडि कं., सीएस. जिगरकुमार : व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसाधीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटॉगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटॉग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoling.nsdl.com येते उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्व्र व्हीटॉग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: i. ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल ;	रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.cc जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासद २०२४ रोजी स. १९.०० वा, टस, एम. जी. रोड, कारिवल मांडलेले कामकाज करण्यासा पॉझिटरी पार्टीसिप्टंसकडे नॉंट रव जंतर्गत www.modisnir वी सूचना पाठवली आहे. टॅव जंतर्गत www.modisnir वेथे बीएसई लिमिटेडवर सुध्य नॉंदवले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshare.com एर्कि पध्दतीने पार पाडण्यासात गांधी (सभासदत्य क्र. एफ७- यो यांची नेमणूक केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित के खाल बीएसई लिमिटेडकडे com यर अपलोड देखील के असतील तर तुम्ही हेल्प सेव इ क्वेश्चन्म ('एफएक्युज') aritaM@nsdl.co.in चर ए
ना त ति हू जू जा जा कि हू जा कि कि जा कि जा कि जा क	सरफैस्सी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स् १००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कस्पूर केलेली आ ॲक्टट्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरहू अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन् कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा की. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश गौर्थ पत्ता: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएघएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, बिजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजबळ, ४००६१५	श कालम १३(४) अन्वये मिळकत (क्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एम्प २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु <u>मिळकतीच्या</u> गहाण मि <u>मालकांचे नाव इ.</u> श्री. जगदीश श्राप्ता मां श्रीमती. काचंन अणि रानंदानी जगदीश मीर्थ अल्वारेस रोड मानपाडा, मानपाडा, ता	स्ट्रेस्ड असे ६वा मजला, द इंटस् दूरध्वनी : ०२२ तीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ड करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. यूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्पू ०४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस , पोखरण क्र. २, गाव-चितळसर	ट्स रिकव्हरी शा रॅगनल, १६, महर २२०५३१६३/६४ ठञ्जा संदर्भात गेटरेस्ट ॲक्ट, २० गेल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये कि, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वान्त्र के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वाक्षरी के, निम्नस्वार्गे के,	रखा, चर्चगेट, मुंबर र्थी कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार •२ अन्वये आणि सि ॥सूच ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४	हे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान रान समोर नम्द्र केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक पताही व्यवहार हा स्टेट बॅंक थकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ.	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्थ), मुं कंप्र गोजेकट्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र वुंबई – ४०००६०. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तंतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट ह्रायवल करण्यात झल्यु से खेम प्रोजेक्ट ह्रायवल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निच्चित बेरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरण क्रि सुरावणीकरिता निच्चित बेरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरण क्रांट सुन्वणी प्रत केरा केरण कर्या कर के स दे राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकरिता वकील्त, ६६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माय लोरोा फाऊंटन, फोर्ट, मुंबई- ४०० ००१.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिवा, हें - ४०००६०. रेटेड,) हं - ४०००६०. रेटेड,) हें प्रजीसत्त्र श्र टाऊन व्हिवा,) (पूर्व),). ग् रिचिकेची युचना ते २३२ अंतर्गत संयुक या स् इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट विति स् इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट ति स् इन्दे र पेजी सन्ताननीय राष्ट्रीय करण्यात आली आहे. कोण । युनावणीकरिता निष्टिचत के ते केलेली त्यांच्या हेतूवी सू में किंगा शपथपत्राची प्रत व्हार्य्यकता असल्यास त्यास .	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एल्हरग्रो दे मेरेड, हस्तांतरिती व पनी विधी न्यायाधिक कंपनी प्रकरणे घेणा- ोही सदर याचिकेच्य तेल्या तारखेयूर्धी कि प्रशा सूचनेसह पार्ठा ठी विहित प्रभार प्र राजेश शाह ॲफ याचिकाकर्त्यांका वाचिकाकर्त्यांका वाचिकाकर्त्यांका	पनी १ हिंग प्रायव्हेट हिंग प्रायव्हेट रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ना दोन दिवस ा बकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर : कं. करिता सही/ – रता बकील.	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नों. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल विशोष सवंसाधारण सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईंजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत ग उपरोक्त सर्वुलासंनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँझेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांना त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायक्हेट लिमिटेडकडे त्यांना । नोंदवावेत/अद्यावात करायेत. संचालक मंडळाने ई-व्होटॉगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८),व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नोंद ई-व्होटॉगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisnimanл. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंटली आस्वइ व्होटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/So लिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: 	रीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० I: info@modisnirman.cc जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदा २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवल मांडलेले कामकाज करण्यासा रॉश्विररी पार्टीसिप्टेसकडे नॉर दव जांपर्व कामकाज करण्यासा रॉव सुचना पाठवली आहे. रॉव जी सूचना पाठवली आहे. रॉव जी स्पर्ध लिमिटेडकर सुघल नॉदवले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshare.com रॉक पध्र्दतीने पार पाडण्यासात गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित के व्याल बीएसई लिमिटेडकडे टom यर अपलोड देखील के असतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्म (''एफएक्युज') aritaM@nsdl.co.in चर ए
ना स गा हिं हू जा जा ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियायझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्णदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराव्य रंकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराव्य तंकेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन् कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. १००४, १०वा मजला, बटरक्प सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्र्येंट्स प्रा. लि., ०३–०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजबळ, ४००६१५ : १४.०१.२०२४	ग कलम १३(४) अन्यये मिळकत क्षरान ऑफ फायनास्थियल ॲसेंटस् ऑण्ड एन्य २) अन्यये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर १, तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली १ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग प्रमाच्या कलम १३(४) अन्यये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या मार्व्य तरहा म सालकांचे नाव इ. श्री. जगदीश मार्व झारत क्र. ३ आणि रानंदानी श्रीमती. काचंन ४३/१, ४३/ ता का भे २०६१०.	स्ट्रेस्ड ऑसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक क जेर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. जूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ोचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन सू वटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस ३, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे-	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ उठ्या संदर्भा त रंटरेस्ट ॲक्ट, २०० राल्याच्या तारखेप चा वापर करून ये की, निम्नस्वाक्षरीय चा वापर करून ये लक्ष वेधून घेतले मागणी वनेची तारीख	रखा, चर्चगेट, मुंब र्थ कवें रोड, चर्चगेट, इ/६५, ईमेल : sbi. स्रूचनेचे प्रकार स्रूचनेचे प्रकार स्रूचनेचे प्रकार स्राम् ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४	हे (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान रान समोर नम्द्र केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक पताही व्यवहार हा स्टेट बॅंक थकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ.	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपरम् ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपरम् अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्सम्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्थ), घुं डेम प्रोजेक्ट्स इन्टहेस्टमॅंट प्रायव्हेट लिपि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सम्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्व र्र्वु न ४०००६०. इंग्वे अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्ततंतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुप्रखल करण्यात आली होती, ची१ १ जानेवारी, २०२ राखल करण्यात आली होती, ची१ १ जानेवारी, न्य रायाधिकरणसमेय इच्छुक असल्यास याधिकेच्य भगोदर त्यांच्या किला त्यांच्या बक्लिलंद्र सि भारति स्वांच्या किला त्यांच्या वक्तिलांद्र भा राविकाकत्यांकरिता वकीलि, १ ताजेश शाह अंण्ड कं. तो राजेश शाह अंण्ड कं. दिराकेत २४ जानेवारी, २०२४.	In एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिवा,) हब टाऊन व्हिवा,) हं - ४०००६०.), रेटेड,) हेव टाऊन व्हिवा,) हब टाऊन व्हिवा,) (पूर्व),), <u>ताचिकेची सूचना</u> ते २३२ अंतर्गत संयुक्त या स् इन्व्हेस्टमॅट प्रायव्हेट लिगि शे पूर्वा प्रायव्हेट लिगि रे प्रायत्र साननीय राष्ट्रीय क् रे फेल्रा पायव्ही प्रायव्हेट लिगि ते रे २३ अंतर्गत संयुक्त या स् इन्व्हेस्टमॅट प्रायव्हेट लिगि ते रे २३ अंतर्गत संयुक्त या स् इन्व्हेस्टमॅट प्रायव्हेट लिगि ते रे २३ अंतर्गत संयुक्त या ते रे २३ अंतर्गत संयुक्त या ते रे उक्त प्रायव्हेट लिगि त्याच्या राजनेत सं राजनेत करण्यात आली आहे. कोण स स् रे केलेली त्यांच्या हे कोण तर्ग से केलेलाचंव मंन्श्रा काळवादेवी, मुं दूरध्वानी झ सेला : headarbo मेल : headarbo	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं चिका जी एल्हरग्रो दे मेटेड, हस्तातरिती क कंपनी विभी न्ययाधिक कंपनी प्रकारणे पेणा- हेती सदर याचिकेच्य तेल्या राखेयुर्वी कि तेल्या सुचनेसह पाठी तेवी विहित प्रभार प्र राजेश शाह ऑण याचिकाकत्त्यांका ने ब्रांच:- २७६ / २ न, काळवादेवी मे . ७७१९००२९६५ uumbal@kvbm	पनी १ हिंग प्रायव्हेट हिंग प्रायव्हेट रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ना दोन दिवस ा बकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर : कं. करिता सही/ – रता बकील.	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, ररमी हाईटस, एम. र मुंबई-४०००६७ । दू क्र.: + ९१५ वेवसाईट: www.modisnirman.com ! ई-मेल दिशेष संदर्साधारण सभेटी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा (''ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रस्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचतेनी, उपरोक्त सर्व्युलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डी त्या सर्व सभासदांन प्र्यांनी प्र्यांत मुंदा इन्व्हेस्टर रिलेशस्त टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि भाषाईल क्रमांक म्हणजेच विगशेअर सव्हिंसेस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना ! नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळ्याने ई-व्होटेगिची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी स्क्रेट विकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नोंद ई-व्होटेगिचे निकाल आणि तपासणी अधिकान्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisnirman. जर ई-व्होटेगि मेंत्वपुन्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्र व्होटींग मॅन्दुअल बघावे किंवा evoting@nsdl.co.ln/So लिहावा. स्ये सभासदांना क्यावे किंवा evoting@nsdl.co.ln/So लिहावा. सं तभासदांना क्यावे किंवा evoting@nsdl.co.ln/So लिहावा. ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट येईल; सिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल; रिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रुवारी, होईल; 	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० या, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलले कामकाज करण्यासात पांझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद गॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : वेथे बीएसई लिमिटेडवर सुध्ट नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : investor@bigshare.com र्शक पध्दतीने पार पाडण्यासाठ गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केत वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केत असतील तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in वर ए र्गनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. १५ रोजी सं. ५.०० वा. (भाग्रन
ना स गा हिं हू जा जा ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्रण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्जवर यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि ये तलेला आहे. :: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभायच्य सेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. १००४, १०वा मजला, नटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (पर् ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्र्मेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजबळ, ४००६१५ : २४.०१.२०२४ ग: मुंबई	ग कलम १३(४) अन्वये मिळकत क्षेत्र का आंक फायनास्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एम्प् २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तरखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ महणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग यमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदर्ष्ट्र मिळकतीच्या देवघेवे गा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु पालकांचे नाव इ. श्री. जगदीश भालकांचे नाव इ. श्री. जगदीश श्रीत. काचंन अणि श्रीमती. काचंन अगवीश मौर्य अणि श्रीमती. काचंन उपनेश मौर्य त्वे क. शाणा शापा शापा शापा शापा अगि शापा शापा <td>स्ट्रेस्ड अंसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक व जेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. तूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां तेवा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ककतीचे वर्णन स् ग्रदरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस १, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे-</td> <td>ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महण् २२०५३१६३/६४ व्वज्जासंदर्भात ग्रेटरेस्ट ॲक्ट, २०० गाल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये णि सदरह् मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी वनेची तारीख ३.०७.२०२३ BAN</td> <td>रखा, चर्चगेट, युंबर धीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार २२ अन्वये आणि सि तासून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवयेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४</td> <td>हें (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वि त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस वि थकवाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- ारी, स्टेट बँक ऑफ इंडिया</td> <td>भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपत्रम्रे ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपत्रम् अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्सप्रेस झण्डे, जोगेश्वरी (पूर्थ), युं डेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र युंबई – ४०००६०. इस्पनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० होमिटेड, हस्ततारतर कंपनी सह खेम प्रोजेक्ट् रूप्रयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ (यवल करण्यात इच्युक असल्यास याचिकेच्य भगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वा से सा ठाविको आवश्वयक आहे, विरोधाची पार्व्य भू आहे. याचिकेच्यी प्रत कोणाही व्यक्तीला अ रोवाकाकत्यांच्या वकिलांद्वा रे पुरवण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. ते. राजेश शाह अॅण्ड कं. माचिकाकत्यांकरिता वकील, ६४ ओरिएटल बिल्डिंग, ३०, नगिनदास मान लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ००१.</td> <td>॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिवा, हें - ४०००६०. रेटेड, रेटेड, हब टाऊन व्हिवा, हब टाऊन व्हिवा, हब टाऊन व्हिवा, हब टाऊन व्हिवा,</td> <td>ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं विका जी एल्हरण्णे दे मेटेड, हस्तांतरिती व पंगे विभी न्यायाधिक कंपनी प्रकरणे प्रेणा- रोही सदर याचिकेच्य लेल्या तारखेपूर्वी कि ने बांचा:- २७६ / २ , काळवादेवी मे- ाई, महाराष्ट्र – २७६ / , काळवादेवी मे- ाई, महाराष्ट्र – २७६ , ७७९०००१९५५ numbai@kvbma वे क्रेनी सूर्युना</td> <td>पनी १ हिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने दिवस ग वकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर : कं. करिता सही/ – तता वकील.</td> <td> सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१५ वेवसाइंट: www.modisniman.com । ई-मेल विशेष स्वयंसाधारण सभेगी ('ईड याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईडीएम') शुक्रवार, १६ फेब्रुयारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत । उपरोत्तत सर्वुलर्सनुंझार ज्यांनी त्यांचे ईमैल अंड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स ट् येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिनाशेअर सव्हिंसेस प्रायक्टेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुयारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींग से तिकाल आणि तपासणी अधिकान्याचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.con येते उपलब्ध क्रिक्वेटली आसस्व वहीटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: i. ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल ; ii. रिमोट ई-व्होटींगची सुफवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल ; iii. रिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०२ iv. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा इंजीएममध्ये मत देण्या </td> <td>गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० या, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलले कामकाज करण्यासात पांझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद गॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : वेथे बीएसई लिमिटेडवर सुध्ट नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : investor@bigshare.com र्शक पध्दतीने पार पाडण्यासाठ गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केत वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केत असतील तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in वर ए र्गनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. १५ रोजी सं. ५.०० वा. (भाग्रन</td>	स्ट्रेस्ड अंसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक व जेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. तूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां तेवा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ककतीचे वर्णन स् ग्रदरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस १, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे-	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महण् २२०५३१६३/६४ व्वज्जासंदर्भात ग्रेटरेस्ट ॲक्ट, २०० गाल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये णि सदरह् मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी वनेची तारीख ३.०७.२०२३ BAN	रखा, चर्चगेट, युंबर धीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार २२ अन्वये आणि सि तासून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवयेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४	हें (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वि त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस वि थकवाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- ारी, स्टेट बँक ऑफ इंडिया	भागधारकांच्य एकरम्रो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपत्रम्रे ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, रूपत्रम् अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्सप्रेस झण्डे, जोगेश्वरी (पूर्थ), युं डेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि रूपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित : जेचे नॉदणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र युंबई – ४०००६०. इस्पनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० होमिटेड, हस्ततारतर कंपनी सह खेम प्रोजेक्ट् रूप्रयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ (यवल करण्यात इच्युक असल्यास याचिकेच्य भगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वा से सा ठाविको आवश्वयक आहे, विरोधाची पार्व्य भू आहे. याचिकेच्यी प्रत कोणाही व्यक्तीला अ रोवाकाकत्यांच्या वकिलांद्वा रे पुरवण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. ते. राजेश शाह अॅण्ड कं. माचिकाकत्यांकरिता वकील, ६४ ओरिएटल बिल्डिंग, ३०, नगिनदास मान लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ००१.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिवा, हें - ४०००६०. रेटेड, रेटेड, हब टाऊन व्हिवा, हब टाऊन व्हिवा, हब टाऊन व्हिवा, हब टाऊन व्हिवा,	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं विका जी एल्हरण्णे दे मेटेड, हस्तांतरिती व पंगे विभी न्यायाधिक कंपनी प्रकरणे प्रेणा- रोही सदर याचिकेच्य लेल्या तारखेपूर्वी कि ने बांचा:- २७६ / २ , काळवादेवी मे- ाई, महाराष्ट्र – २७६ / , काळवादेवी मे- ाई, महाराष्ट्र – २७६ , ७७९०००१९५५ numbai@kvbma वे क्रेनी सूर्युना	पनी १ हिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने दिवस ग वकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर : कं. करिता सही/ – तता वकील.	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१५ वेवसाइंट: www.modisniman.com । ई-मेल विशेष स्वयंसाधारण सभेगी ('ईड याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईडीएम') शुक्रवार, १६ फेब्रुयारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत । उपरोत्तत सर्वुलर्सनुंझार ज्यांनी त्यांचे ईमैल अंड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स ट् येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिनाशेअर सव्हिंसेस प्रायक्टेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुयारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींग से तिकाल आणि तपासणी अधिकान्याचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.con येते उपलब्ध क्रिक्वेटली आसस्व वहीटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: i. ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल ; ii. रिमोट ई-व्होटींगची सुफवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल ; iii. रिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०२ iv. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा इंजीएममध्ये मत देण्या 	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० या, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलले कामकाज करण्यासात पांझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद गॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : वेथे बीएसई लिमिटेडवर सुध्ट नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : investor@bigshare.com र्शक पध्दतीने पार पाडण्यासाठ गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केत वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केत असतील तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in वर ए र्गनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. १५ रोजी सं. ५.०० वा. (भाग्रन
वना त्स राहू राहू राहू राहू नांब	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्षण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्जवर यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घे तलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. १००४, १९वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्र्मेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ इ. २४.०१.२०२४ ग: मुंबई	ग कालम १३(४) अन्वये मिळकत क्षेत्रान ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एम्प् (क्षेत्रान अंफ फायनास्शियल ऑसेटस् ऑण्ड एम्प् २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर र, तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ महणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे माज्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे गा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु पालकांचे नाव इ. श्री. जगदीश भ्रीत जगदीश भ्री आगि श्रीमती. काचंन अणि श्रीमती. काचंन त्रारेश मौर्य आणि श्रीमती. काचंन त्र इ. त्रावेश मौर्य शारत क्र. उणे - अगवीश मौर्य अत्रवेश त्र अ त्र इ. अगवीश मौर्य अत्रवेश त्र अ त क्र. उणे - अप्र अर्थ (२४ २४) अप्र अर्थ (२४ २४) अत्र अ. ४००६१००. ४००६१००.	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक क ठोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ड करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. रूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकंडे कर्जदार/हमीदारांचे करततीचे वर्णन बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅडिस २, ५२/८, ग्लॅडिस	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ उक्जासंदर्भात ंटरेस्ट ॲक्ट, २०० गल्याच्या तारखेप ना सदरहू मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी वनेचे तारीख ३.०७.२०२३ BAN dia Undertaki	रखा, चर्चगेट, मुंब र्थं कवें रोड, चर्चगेट, इ/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रका रसूचनेचे प्रका स्त्रांनी प्रत्येक खात्य श्रील खालील वर्णितं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक प्राधिकृत अधिक	हें (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमुद केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक च्याती व्यवहार हा स्टेट बँक श्वकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी वासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- ारी, स्टेट बँक ऑफ इंडिया	भागधारकांच्य एकरमो उधिंन प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणाकृत कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंख डेम प्रोजेकट्स इन्ट्लेस्टरमॅट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणीकृत कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वरी रुव नं डेलगीकृत कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वरी रूपयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हायल कलप्यात आली होती. जी ११ जानेवारी, २०२ हायल कलप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ स्रायवाधकरणासमोर सुनावणीकरिता निष्टिचत केरीध कलप्यास इच्छुक असत्यास्या विकेक अभोदर त्यांच्या किंता त्यांच्या वकिलांद्वारे सा राठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्व भू आहे. याचिकेल्यी व्रत कोणाही व्यक्तीला आ गाविकाकन्यॉकरिता वकील, १६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माग रूतेरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०९. स्थादार मिळटनतींच्ट सेक्युरिटा इंटरेस्ट ऑक्ट रक्ट२ सहवा	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हं - ४०००६०.) . मेटेड,) हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),) (प्रे),) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प्र) (प	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं विका जी एव्हएग्रे दें मेटेड, हस्तांतरिति वं पनी विधी न्यायाधिव कंगनी प्रकरण घेणाः हेही सदर याचिक्या करा याचिकाकर्त्यांच नया याचिकाकर्त्यांच ताचे विहित प्रभार प्र राजेश शाह ऑफ याचिकाकर्त्यांका वे बांच:- २७६ / २ , काळवादेवी मे- गई, महाराष्ट्र – ४० ६. ७७१२००१९५५ त्राण्मbai@kybma देव्रिी सूरचना से दस् ऑफ्ड एन्फो	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ग अावश्यक एग ओवश्यक एग केल्यावर ग केल्यावर कं. करिता सही/- तता वकील. ८६, रोड, २०००२ il.com	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाइंट: www.modisniman.com । ई-मेल विशेष सवंसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सुच्वेत ग उपरोक्त सर्वुरास[न्या र २९० २७ येथे ईजीएमच्या सुच्वेत ग उपरोक्त सर्वुरास[न्या र २९० २६ येथे ईजीएमच्या सुच्वेत ग उपरोक्त सर्वुरास[न्या र २९० २६ येथे ईजीएमच्या सुच्वेत ग उपरोक्त सर्वुरास[न्या र २९० २६ येथे ईजीएमच्या सुच्वेत ग उपरोक्त सर्वुरास[न्या र २०० ०६७ येथे ईजीएमच्या सुच्वेत ग उपरोक्त सर्वुरास[न्या र यांनी रयांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यातात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर सिलेशन्स टं येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ऑड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा रामस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेटली आस्कट जतील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisnirman. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेटली आस्क्व व्होटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. स्वीएमच्या सूचनेत मांडलेत्ते विशेष कामकाज इलेक्ट् येईल; iii. रिमोट ई-व्होटींगची सुरुवात सोमवार, १२ फेब्रुवारी, २०न् र, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा ईजीएममध्ये मत देण्या आहे युक्रवार, ०९ फेब्रुयारी, २०२४; 	गिएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं पांडिल्टी पार्टीसिपंटसकडे नोंद न्वें स्वचना पाठवली आहे. र स्वं अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया वो स्वचना पाठवली आहे. र वांदवले नाहीत त्यांनी कृपया तंब वीएसई लिमिटेडकडे र टांस पध्दतीने पार पाडण्यासार्ठ गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल् वाल बीएसई लिमिटेडकडे र टांस अपलोड देखील केल् असतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएन्युज'') aritaM@nsdl.co.in वर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. २५ रोजी सं. ५.०० वा. (भाग्न वी पात्रता ठरवण्यासाठी कट-
ना स ता गि रहू रहू ज्ञा ग ग ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्णदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. :: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडिवाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्य तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: क्षी. जगदीश शुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश मौर्थ पत्ता: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२ दाय पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२ २४.०१.२०२४ ज्ञ: २४.०१.२०२४ ज्ञ: २४.०१.२०२४ ज्ञ: नुबई	ग कलम १३(४) अन्वये मिळकत त्वशन ऑफ फायनाश्चियल ॲसेंटस् ॲण्ड एन्य (क्शन ऑफ फायनाश्चियल ऑसेंटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर र, तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ महणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला र प्रमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु प्रालकांचे नाव इ. प्रालकांचे नाव इ. प्रालकांचे नाव इ. प्रालकांचे नाव इ. प्रात्लकांचे नाव इ. श्री. जगादीश श्री जगादीश श्रीमती. काचंन अगणि श्रीमती. काचंन तरा इ. तरा क. ३ शोमती. काचंन अगणी शा मीर्य शोमती. काचंन त्वारेश मीर्य अग्वरीश मीर्य अल्वारेस रोश ता कर. ३ ता कर. ३ शापरा और ता का ता त इ. शापरा श. शानताहा, ता ठाणे - श का उपक्रम) का उरकुक का उरकुक ता उरके २००<	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटस दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक क जेसीमेंट ऑफ सिक्युरिटी : करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. पूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकंडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन सू ०४, १०वा मजला, ० बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस १, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे- UCO (A Govt. of In HOnOUR	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ उक्जासंदर्भात हंटेस्ट ॲक्ट, २०० गल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीय चा वापर करून ये णि सदरहू मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी वनेची तारीख ३.०७.२०२३ BAAN dia Undertaki s Your Tr	रखा, चर्चगेट, मुंब र्थं कवें रोड, चर्चगेट, इ/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार स्र्यचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार (स्राधिक खात्य वीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक	हें (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वियुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक णताही व्यवहार हा स्टेट बँक श्वकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी वासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- ररी, स्टेट बँक ऑफ इंडिया	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नोंटलाफुक कार्यालय येथ, शुनिट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, जोगेरवरी (पूर्व), मुंट डेम प्रोजेकट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेवे नोंटलाफुत कार्यालय येथ, शुनिट ७०४, संदर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेरवर् वुंबई - ४०००६०. इंग्रेनी अधिनियम, १०१३ च्या कलाम १३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव्द हरण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात हालु से सुनावणीकरिता निश्चित तेरोध करण्यास इच्छुक असल्यास याविकेक प्रयाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित तेरोध करण्यास इच्छुक असल्यास याविकेक आहे. विरोधाची पार्श्वभू आहे. याविककीय प्रत कोणाही व्यक्तीला अ माहिबकाकत्यांच्या विकलांद्वारे पुरवण्यात येईल देतांकित २४ जानेवारी, २०२४. ते. राजेश शाह ॲण्ड कं. ताविकाकत्यांच्या वकिलांद्वारे पुरवण्यात येईल देतांकित २४ जानेवारी, २०२४. रे. स्थावर विल्डं न, ३०, नगिनदास माग स्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. र्स्थावर मिळ्यन्त निर्क्ष राज के प्रियायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शान सेक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट रक्ल-रस्ट्रक्शान तेयम ९ (१) च्या परंकुकान्यवे स्थावर म	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा, रेड,) हेब, २३०००६०.) रेड,) हेब, २३००६०,) हेब, २३२,) हेब, २३२,) (पूर्व),) , हब, टाऊन व्हिंबा,) (पूर्व),) , , हब, टाऊन व्हिंबा,) (पूर्व),) , , हब, टाऊन व्हिंबा,) , , हब, टाऊन व्हिंबा,) , , , , , , , , , , , , , , , , , ,	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एव्हरग्रो दें मेटेड, हस्तांतर्ति व पनी विधी न्यायाधिक कंगनी प्रकरणे घेणा- गेही सदर याचिकेच करा प्रायुक्तरणे घेणा- गेही सदर याचिक करा प्रायुक्तरणे घेणा- गेही सदर याचिक त्राच्या स्वकेस्ट पार्ठ राजेश शाह ॲण् याचिकाकर्त्यांक याचिकाकर्त्यांक हे महाराष्ट्र – २०६ / २ म, काळवादेवी मेन हई, महाराष्ट्र – २०६ . ७७१०००१९५५ याचिकाकर्त्यांक वेद्रिजी सूच्या.	पनी १ हिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सन्माननीय बाजुने किंव्या 11 बकिलांकडे 10 आवश्यक रान केल्यावर 11 बकिलांकडे 11 बकिलांकड 11 बकिलांकडे 11 बकिलांकड 11 बकिला 11 बकिलांकड 11 बकिलांकड 11 बकिलांकड 11 बकिला 11 बक	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१५ वेवसाइंट: www.modisniman.com । ई-मेल विशेष स्वयंसाधारण सभेगी ('ईड याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईडीएम') शुक्रवार, १६ फेब्रुयारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत । उपरोत्तत सर्वुलर्सनुंझार ज्यांनी त्यांचे ईमैल अंड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स ट् येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिनाशेअर सव्हिंसेस प्रायक्टेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुयारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींग से तिकाल आणि तपासणी अधिकान्याचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.con येते उपलब्ध क्रिक्वेटली आसस्व वहीटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: i. ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल ; ii. रिमोट ई-व्होटींगची सुफवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल ; iii. रिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०२ iv. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा इंजीएममध्ये मत देण्या 	गिएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं पांडिल्टी पार्टीसिपंटसकडे नोंद न्वें स्वचना पाठवली आहे. र स्वं अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया वो स्वचना पाठवली आहे. र वांदवले नाहीत त्यांनी कृपया तंब वीएसई लिमिटेडकडे र टांस पध्दतीने पार पाडण्यासार्ठ गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल् वाल बीएसई लिमिटेडकडे र टांस अपलोड देखील केल् असतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएन्युज'') aritaM@nsdl.co.in वर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. २५ रोजी सं. ५.०० वा. (भाग्न वी पात्रता ठरवण्यासाठी कट-
ना प्राहि हू जा ह ह जा पर ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्णदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. 1: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडिवाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभायन् दंतेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्ट- कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: कर्जदारा चे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. १००४, १०वा मजला, बटरक्प सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प्र ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३–०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ इ. १४.०१.२०२४ ता : मुंबई ट्रा २४.०१.२०२४ ता : मुंबई य कार्यालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ र	ग कालम १३(४) अन्वये मिळकत त्वशन ऑफ फायनाश्चियल ॲसेंटस् ऑण्ड एन्य (क्शन ऑफ फायनाश्चियल ॲसेंटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर र, तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला र प्रमाच्या कलम १३ (४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवयेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु प्रालककोचे नाव इ. प्री. जगादीश श्री. जगादीश श्रीमती. काचंन आणि श्रीमती. काचंन अगमवीश मौर्थ अप्रिता के अप्रि मार्ग्या श्रीमती. काचंन जगादीश मौर्थ अरिक, अप्रात क्र. ३ हरानंदानी श्रीमती. काचंन उगणे - श्रीमती. काचंन अग्मवीश मौर्थ अत्वरे (२, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक व जेर्समेंट ऑफ सिक्युरिटी : करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. रूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ट्रक्र १०वा मजला, बटरकप सीएषएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस १, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे- UCCO (A Govt. of In HOnOUT चौक, फोर्ट, मुंबई-	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ उक्जासंदर्भात रंटेस्ट ॲक्ट, २०० गाल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीव चा वापर करून ये णि सदरह् मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी वनेची तारीख ३.०७.२०२३ BAAN dia Undertaki s Your Tr ४००००१ दूर	रखा, चर्चगेट, मुंब र्थं कवें रोड, चर्चगेट, इ/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार स्र्यचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार (स्राधिक खात्य वीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक	ξ (o4?६८) मुंबई – ४०००२०. 05168@sbi.co.in $7 - 1$ त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्कम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वया मिळकतीचा सांकेतिक पताही व्यवहार हा स्टेट बँक ४कबाकीची रक्कम ३२. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- तरी, स्टेट बँक ऑफ इंडिया	भागधारकांच्य एकरमो उधिंन प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणाकृत कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंख डेम प्रोजेकट्स इन्ट्लेस्टरमॅट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणीकृत कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वरी रुव नं डेलगीकृत कार्यालय येथ, शुठीट ७०५, सेस्टेन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वरी रूपयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हायल कलप्यात आली होती. जी ११ जानेवारी, २०२ हायल कलप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ स्रायवाधकरणासमोर सुनावणीकरिता निष्टिचत केरीध कलप्यास इच्छुक असत्यास्या विकेक अभोदर त्यांच्या किंता त्यांच्या वकिलांद्वारे सा राठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्व भू आहे. याचिकेल्यी व्रत कोणाही व्यक्तीला आ गाविकाकन्यॉकरिता वकील, १६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माग रूतेरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०९. स्थादार मिळटनतींच्ट सेक्युरिटा इंटरेस्ट ऑक्ट रक्ट२ सहवा	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य के एनी आणि के एनी आणि के एनी आणि हब टाऊन व्हिवा, रेड , रेड , के पनी आणि , हब टाऊन व्हिवा,) हब टाऊन व्हिवा,) (पूर्व), , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व),) (पूर्व), , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व), , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व), , ते २३२ अंतर्गत संयुक या स इन्वेस्टर्गेट प्रायव्हेट विगि ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं १९ के लेली तार्चाच्या हे तूची पुरा कारणवा आसि त्याच्या हे तूर्वा पुरा पुनावणिकरेता निश्चित के १३ केलेली त्यांच्या हे तूर्वा पुरा में किंवा शपथपग्राची प्रत अ बाकर्ण्यकता असल्यास त्यास त्यास . असल्य हे ते के लंग असला वा राय्या रा त्या स संला ता राव्या के त्या विक्रीकरीता लिला आ काळवा वेती पुरा काळवा वेती पुरा संत्या वक्री के ति ता लिला <	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एल्हरग्रो दे मेटेड, हस्तांतरिती व पनी विधी न्यायाधिक कंपनी प्रकरणे घेणा- ोही सदर याचिकेच्य तेल्या तारखेयुर्धी कि स्वा याचिकाकर्त्यां तेल्या तारखेयुर्धी कि राजेश शाह ॲफ याचिकाकर्त्यांका वाचिकाकर्त्यांका वाचिकाकर्त्यांका दाजेश शाह ऑफ याचिकाकर्त्यांका दाकी सूचना. याद्वा दिश्रिस सूचना. याद्वा देश्यात येते	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ा वकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर कं. करिता सही/ - रता वकील. ट.इ., रोड, ०००२ च्या ही.com सीमेंट ऑफ २००२ च्या ही, खालील	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशोष सदंसाधारएग सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईंजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचतेन उपरोक्त सर्वुलासंनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर सिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्यायात करायेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८),व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisnimanл. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंटली आस्क्व व्होटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/So लिहावा. स्वेत्रिया सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट येईल; ii. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई इन्होटींगची सुरुवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई इन्हां, एसक्रे न्वहोटींगची सुरुवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई ज्वार, ९६ फेब्रुवारी, २०२४; प्रत्ने दुक्र्या माध्यमातून किंवा ईजीएममध्ये मत देण्या आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; र्वा सभासदांनी रिमोट ई-व्होटींग सुविधेमार्फत मतदेण्या आहे शुक्रवार, ०९ फेब्रुयारी, २०२४; 	गिएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां १०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवले मांडलेले कामकाज करण्यासात रांडाररी पार्टीसिपंटसकडे नोंद पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंद नोंदवले नाहीत त्यांनी कृपया : वेथे बीएसई लिमिटेडवर सुध्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया : गांधी (सभासदत्व क्र. एफ७५ रो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केद (यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केद आसतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in बर ए रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. १५ रोजी सं. ५.०० वा. (भाग्न वी पात्रता ठरवण्यासाठी कट- रान केले नसेल त्यांना ईजीएर
ना प्राहि हू जा ह ह जा पर ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्णदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. 1: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडिवाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभायन् दंत्रेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्ट- कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: कर्जदारा: १. १००४, १०वा मजला, बटरक्प सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (पा ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्र्मेंट्स प्रा. लि., ०३–०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ इ: २४.०१.२०२४ ता : मुंबई ट्रा देश.२०२४ ता : मुंबई य कार्यालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ र	ग कालम १३(४) अन्वये मिळकत त्वशन ऑफ फायनाश्चियल ॲसेंटस् ऑण्ड एन्य (क्शन ऑफ फायनाश्चियल ॲसेंटस् ऑण्ड एन्य २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर र, तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला र प्रमाच्या कलम १३ (४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवयेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु प्रालककोचे नाव इ. प्री. जगादीश श्री. जगादीश श्रीमती. काचंन आणि श्रीमती. काचंन अगमवीश मौर्थ अप्रिता के अप्रि मार्ग्या श्रीमती. काचंन जगादीश मौर्थ अरिक, अप्रात क्र. ३ हरानंदानी श्रीमती. काचंन उगणे - श्रीमती. काचंन अग्मवीश मौर्थ अत्वरे (२, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/९, ४३/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४४/२, ४	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ ीच्या सांकेतिक व जेर्समेंट ऑफ सिक्युरिटी : करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. रूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकडे कर्जदार/हमीदारांचे ट्रक्र १०वा मजला, बटरकप सीएषएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस १, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे- UCCO (A Govt. of In HOnOUT चौक, फोर्ट, मुंबई-	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ उक्जासंदर्भात रंटेस्ट ॲक्ट, २०० गाल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीव चा वापर करून ये णि सदरह् मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी वनेची तारीख ३.०७.२०२३ BAAN dia Undertaki s Your Tr ४००००१ दूर	रखा, चर्चगेट, मुंब र्थं कवें रोड, चर्चगेट, इ/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार स्र्यचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार (स्राधिक खात्य वीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक	الله الله العام الله العام الله العام الله الله الله العام الله الله الله ال	भागधारकांच्य एकरम ट्रेडिंग प्रायवहेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्समें सहायेवे, योगेश्वरी (पूर्थ), घुंट डेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायवहेट लिपि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्समें हायंवे, प्रोकारवाडी, जोगेश्वर्र तुंबई - ४०००६०. <u>अ</u> कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्ततंतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुप्रखल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात झच्छुक असल्यास याचिकिच्छ भगतेर त्यांच्या किला त्यांच्या बकिलांद्वार प्रा यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक योधिकाकत्यांच्या बकिलांद्वार प्रावकिन्छ भगतेर त्यांच्या किला त्यांच्या बकिलांद्वार राविकाकत्यांका रात्र कंप्र ते. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकारिता वकील, रक्ष त्रार राजेटन, फोर्ट, मुंबई - ४००० ००१. स्वयुरिटा इंटरेस्ट अंच्ट २००२ सहवाच तेयम १ (१) च्या परंतुकात्यये प्रावर म तंसक्युरिटा इंटरेस्ट अंच्ट २००२ सहवाच तेयम १ (१) च्या परंतुकात्यये स्थावर म गर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जता (गिलेली स्थाय सिळकत दी तारण धनको, तर्यक्ष कब्जा दी करूर वैश्य बँक लि.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं एननी आणि कं एननी आणि हब टाऊन व्हिवा, रेटेड, रेटेड, के एननी आणि , हब टाऊन व्हिवा, , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व), , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व),) (पूर्व), <t< td=""><td>ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एल्हरग्री दे मेटेड, हस्तांतरिती व एन्मे विभी-यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- हिर्ते सर्दा याचिकेच्य तेल्या तारखेपूर्वी कि ने वाचिकाकत्यांच प्राजेश शाह ॲण् याचिकाकर्त्यांका वे ब्रांच:- २७६/र , काळवादेवी मेन , काळवादेवी मेन दे ब्रांच:- २७६/र , फ्राराष्ट्र - ४७६/र , महाराष्ट्र - ४४६/र प्राजेश स्ट्राया वे देक्री सूचना. याद्वारे देण्यात येते के राष्ट्राण/प्रभारित कृत अधिकाऱ्यांनी</td><td>पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ग जविल्लांकडे णे आवश्यक रान केल्यावर क. करिता सही/- तता वकील. ८६, रोड, २००२ च्या की, खालील ओहे, जिचा देतला आहे.</td><td> सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सदंसाधारएग सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचतेन उपरोतन सर्वुलासंतुसार न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलोशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअस सर्व्हिसेस प्रायक्टेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्ययावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद आधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉद ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेससाईट www.modisniman.n. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंटली आस्क्य व्होटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. स्वीएमच्या सूचनेत मांडलोले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल; ii. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई इंल; ii. रिसोट ई-होटोंगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई जुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; v. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग सुविधेमार्फत मतद व्होटींग मार्फत मत देण्याची परवानगी असेल. </td><td>गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवला रांडिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद् पॉडिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद पॉडिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद पॉडिटरी पार्टीसिपंटडवर सुध्व वों व्ये चाएसई लिमिटेडवर सुध्व नोंदवले नाहीत त्यांनी कृपया : गंधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र टom वर अपलोड देखील केल असतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएक्युज')) aritaM@nsdl.co.in वर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाग्न दा पात्रता ठरवण्यासाठी कट- तुन केले नसेल त्यांना ईजीएप रार्फत दिले असेल ते ईजीएपल तर्फत दिले असेल ते ईजीएपल</td></t<>	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एल्हरग्री दे मेटेड, हस्तांतरिती व एन्मे विभी-यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- हिर्ते सर्दा याचिकेच्य तेल्या तारखेपूर्वी कि ने वाचिकाकत्यांच प्राजेश शाह ॲण् याचिकाकर्त्यांका वे ब्रांच:- २७६/र , काळवादेवी मेन , काळवादेवी मेन दे ब्रांच:- २७६/र , फ्राराष्ट्र - ४७६/र , महाराष्ट्र - ४४६/र प्राजेश स्ट्राया वे देक्री सूचना. याद्वारे देण्यात येते के राष्ट्राण/प्रभारित कृत अधिकाऱ्यांनी	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ग जविल्लांकडे णे आवश्यक रान केल्यावर क. करिता सही/- तता वकील. ८६, रोड, २००२ च्या की, खालील ओहे, जिचा देतला आहे.	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सदंसाधारएग सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचतेन उपरोतन सर्वुलासंतुसार न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलोशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअस सर्व्हिसेस प्रायक्टेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्ययावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद आधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉद ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेससाईट www.modisniman.n. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंटली आस्क्य व्होटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. स्वीएमच्या सूचनेत मांडलोले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल; ii. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई इंल; ii. रिसोट ई-होटोंगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई जुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; v. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग सुविधेमार्फत मतद व्होटींग मार्फत मत देण्याची परवानगी असेल. 	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवला रांडिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद् पॉडिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद पॉडिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद पॉडिटरी पार्टीसिपंटडवर सुध्व वों व्ये चाएसई लिमिटेडवर सुध्व नोंदवले नाहीत त्यांनी कृपया : गंधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र टom वर अपलोड देखील केल असतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएक्युज')) aritaM@nsdl.co.in वर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाग्न दा पात्रता ठरवण्यासाठी कट- तुन केले नसेल त्यांना ईजीएप रार्फत दिले असेल ते ईजीएपल तर्फत दिले असेल ते ईजीएपल
ना प्राहि हू जा ह ह जा पर ग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्णदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. 1: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडिवाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभायन् दंत्रेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्ट- कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: कर्जदारा: १. १००४, १०वा मजला, बटरक्प सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (पा ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्र्मेंट्स प्रा. लि., ०३–०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ इ: २४.०१.२०२४ ता : मुंबई ट्रा देश.२०२४ ता : मुंबई य कार्यालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ र	ता कलम १३(४) अन्वये मिळकत क्रयान ऑफ फायनास्थियल ॲसेटस् ऑण्ड ए-प रा राखेची मागणी सूचना जारी करण्यात आली इल्गून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग माल्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदर्ष्ट् मिळकतीच्या देवघेव ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या मालकांचे नाव इ. श्री. जगदीश भुभनाथ मौर्य आणि श्री. जावदीश गुभनाथ मौर्य आणि श्री. जावदीश गुभनाथ मौर्य आणि श्री. जावदीश गुभनाथ मौर्य आणि श्री. जावदीश गुभनाथ मौर्य आणि श्री. जावदीश गुभनाथ मौर्य अल्वारेस रोश मालपाडा, त ४००६१०. विश्वास का ता मजला, डॉ. डी. एन. रोड, हुतात्मा र मिळकतींच्या ई–लिलाव वि	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ गिच्या सांकेतिक व जेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरह् सूचना प्राप्त इ होती. जूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ौचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्प् २, ५२/८, ग्लॅंडिस २, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे-	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर र२२०५३१६३/६४ रव्यासंदर्भात ग्रेटरेस्ट ॲक्ट, २०० ग्रेटरेस्ट ऑक्ट, २०० ग्रेत नम्नस्याक्षरीक वा वापर करून येग णि सदरह् मिळककत एग सदरह् मिळककत प्राणगी वर्म वेधून घेतले मागणी वर्म वेधून घेतले मागणी वर्म वेधून घेतले मागणी वर्म वेधून घेतले करूर २००२३ डे.०७.२०२३ BAAN dia Undertaki s Your Tr ४०००००१ दूर र सूचना	रखा, चर्चगेट, मुंब र्थं कवें रोड, चर्चगेट, इ/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार स्र्यचनेचे प्रकार (सूचनेचे प्रकार (स्राधिक खात्य वीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक	ق (ە 4 ?६८) पुंच ई पुंच ई - ४०००२०. उठ 168@sbi.co.in रान प्रित्त के दो हिंदे रेस्ट (एन्फोर्स मेंट) क्वम अदा करण्यासाठी त्यांना प्रता करण्यासाठी त्यांना प्रता करण्यासाठी त्यांना प्रता करोट बंदे के तेल्या ताराखेस प्रता के तेल्या ताराखेस प्रता को टी वा सांके तिक यक बाकीची रक्तम क. २,६२,४९,९०८/- (२५पये दोन कोटी वासषष्ट ताख एकोणपत्रास हजार नऊरो आठ मात्र) सही/ – सि <td< td=""><td>भागधारकांच्य एकरमो उधिंनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंग नाँउणीकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सर्टन एक्सप्रेस हायवे, जोगेरवरी (पूर्व), मुंख कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंव नाँटणीकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेरवरी वुंबई – ४०००६०. प्रायत किधनियम, २०१३ च्या कलाम २३० लोमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव्द रुप्रयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ रायला कलप्यात आली होती. सद याचिका यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निष्टित रुपयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ रायल कप्प्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ रायल कप्प्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ स्रेधा करप्यास इच्छुक असल्यास याविकेक यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निष्टित्व तेथोध करप्यास इच्छुक असल्यास याविकेक अभोद, याचिकेन्दी प्रत कोणाही व्यक्तीला अ गाविकाकन्यांकरिता वकील, बाविकाक्त्यांका विकात्यां द्वाकालि, इते राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाक्त्यांकारिता दक्तिल, ६६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माग स्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०१. स्वयुरिटी इंटरेस्ट अंक्ट रेक-र्टकशा न से स्वयुरिटी इंटरेस्ट अंक्ट रे००२ र सहवाच नेयम ९ (१) च्या परंतुकान्वये स्थावर म गर्वसामान्य जनता आणि वियेषत. कर्जदार ।णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, तप्रथ कच्छा दी करूर वैश्व बंक लि. च्या</td><td>॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हं – ४०००६०.) . रेड,) हं – ४०००६०.) . रेड,) हे प्रचे आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),)</td><td>ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं विका जी एव्हएग्रे दें मेटेड, हस्तांतरिति वं पनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे येणाः हेही सदर याचिक्का करा याचिकाकरयांच् मशा सुचनेसह पार्ठ तिवी विहित प्रभार प्र राजेश शाह अँण् याचिकाकत्त्यांका वे बांच:- २७६/२ , महाराष्ट्र – ४८ इ. ७७९२०००१९५५ प्राजेसंग्रेण्ड एन्फो एकोर्समेंट) रूहस दिव्रज्ञी सूचना. याद्वारे देण्यात येते कडे गहाण/प्रभारि हत अधिकान्यांनी यकीत रकमेच्या</td><td>पनी १ दिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सम्माननीय 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 11 बिला 11 बिह्ता 12 बिंग 13 बिंग</td><td> सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सदंसाधारण सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत म उपरोक्त सर्वुलासंतुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म म्हणजेच बिगशेअस सव्हिंस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना म नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पादद अधिकारी म्हणून मे, जेप्तजी औड कं., सीएस. जिगरकुमार भ व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉद ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींगचे संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंट्रली आस्वइ व्होटींग मॅन्दुअल वायावे किंवा evoting@nsdl.co.in/Sø लिहावा. स्वी समासदाना कळवियात येते की: ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट येईल; धा. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल; सिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०व आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; भ. च्या सभासदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधार्मकर मत देण्याच आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; स्या सासारदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधेमार्फत मतद व्होटींग मार्फत तत देण्याची परवानगी असेल. पा सभासदांनी आधीच त्यांचे परवानगी असेल. </td><td>गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० चा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलेले कामकाज करण्यासात रॉक्वि प्रार्थीसिपंटसकडे नॉव् रॉवची सूचना पाठवली आहे. ३ वॉ स्वचना पाठवली आहे. र वॉ स्वचे स्वर्ग्त www.modisnirr येथे बीएसई लिमिटेडवर सुध्व नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : investor@bigshare.com र्श्वक पध्दतीने पार पाडण्यासात गांधी (समासदत्व क्र. एफ७५) यांची नेमणूक केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केल असतील तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेरचन्स (''एफएस्युज'') वारांकी खि. ९.०० वा. टॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी सं. ९.०० वा. १९ रोजी सं. ५.०० वा. (भाग्नं वी पात्रता ठरवण्यासाठी कट- दान केले नसेल त्यांना ईजीएमल कत्या नसतील. संचालक मंडळ्याच्या अ</td></td<>	भागधारकांच्य एकरमो उधिंनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंग नाँउणीकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सर्टन एक्सप्रेस हायवे, जोगेरवरी (पूर्व), मुंख कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंव नाँटणीकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सर्टन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेरवरी वुंबई – ४०००६०. प्रायत किधनियम, २०१३ च्या कलाम २३० लोमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव्द रुप्रयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ रायला कलप्यात आली होती. सद याचिका यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निष्टित रुपयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ रायल कप्प्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ रायल कप्प्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ स्रेधा करप्यास इच्छुक असल्यास याविकेक यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निष्टित्व तेथोध करप्यास इच्छुक असल्यास याविकेक अभोद, याचिकेन्दी प्रत कोणाही व्यक्तीला अ गाविकाकन्यांकरिता वकील, बाविकाक्त्यांका विकात्यां द्वाकालि, इते राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाक्त्यांकारिता दक्तिल, ६६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माग स्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०१. स्वयुरिटी इंटरेस्ट अंक्ट रेक-र्टकशा न से स्वयुरिटी इंटरेस्ट अंक्ट रे००२ र सहवाच नेयम ९ (१) च्या परंतुकान्वये स्थावर म गर्वसामान्य जनता आणि वियेषत. कर्जदार ।णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, तप्रथ कच्छा दी करूर वैश्व बंक लि. च्या	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हं – ४०००६०.) . रेड,) हं – ४०००६०.) . रेड,) हे प्रचे आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),)	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं विका जी एव्हएग्रे दें मेटेड, हस्तांतरिति वं पनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे येणाः हेही सदर याचिक्का करा याचिकाकरयांच् मशा सुचनेसह पार्ठ तिवी विहित प्रभार प्र राजेश शाह अँण् याचिकाकत्त्यांका वे बांच:- २७६/२ , महाराष्ट्र – ४८ इ. ७७९२०००१९५५ प्राजेसंग्रेण्ड एन्फो एकोर्समेंट) रूहस दिव्रज्ञी सूचना. याद्वारे देण्यात येते कडे गहाण/प्रभारि हत अधिकान्यांनी यकीत रकमेच्या	पनी १ दिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सम्माननीय 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 11 बिला 11 बिह्ता 12 बिंग 13 बिंग	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सदंसाधारण सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत म उपरोक्त सर्वुलासंतुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म म्हणजेच बिगशेअस सव्हिंस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना म नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पादद अधिकारी म्हणून मे, जेप्तजी औड कं., सीएस. जिगरकुमार भ व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉद ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींगचे संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंट्रली आस्वइ व्होटींग मॅन्दुअल वायावे किंवा evoting@nsdl.co.in/Sø लिहावा. स्वी समासदाना कळवियात येते की: ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट येईल; धा. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल; सिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०व आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; भ. च्या सभासदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधार्मकर मत देण्याच आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; स्या सासारदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधेमार्फत मतद व्होटींग मार्फत तत देण्याची परवानगी असेल. पा सभासदांनी आधीच त्यांचे परवानगी असेल. 	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० चा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलेले कामकाज करण्यासात रॉक्वि प्रार्थीसिपंटसकडे नॉव् रॉवची सूचना पाठवली आहे. ३ वॉ स्वचना पाठवली आहे. र वॉ स्वचे स्वर्ग्त www.modisnirr येथे बीएसई लिमिटेडवर सुध्व नॉदवले नाहीत त्यांनी कृपया : investor@bigshare.com र्श्वक पध्दतीने पार पाडण्यासात गांधी (समासदत्व क्र. एफ७५) यांची नेमणूक केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केल असतील तर तुम्ही हेल्प सेक ड क्वेरचन्स (''एफएस्युज'') वारांकी खि. ९.०० वा. टॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी सं. ९.०० वा. १९ रोजी सं. ५.०० वा. (भाग्नं वी पात्रता ठरवण्यासाठी कट- दान केले नसेल त्यांना ईजीएमल कत्या नसतील. संचालक मंडळ्याच्या अ
ना त ति हू त हू जा जा जिस्	सरफैसी ॲक्ट, २००२ च्य याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्णवार यांनी रक्तम अदा करण्यास कसूर केलेली आ ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराज्य तत्तेव्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराज्य तत्तेव्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अंक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा वे ताव आणि पत्ता कर्जदारा वे ताव देश गार्थ श्रीमती. काचंन जगदीश मार्थ भडोज, ग्लॉडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (परि ४००६१०. २: द्वारा पॉलिटेक इन्स्ट्र्मेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ उ: १४.०९२०२४ त: मुंबई	ग कलम १३(४) अन्वये मिळकत क्षेत्र का आंक फायनास्त्रियल ॲसेंटस् ऑण्ड एम्प् (क्षेत्र को प्रयान केलेल्या अधिकारांचा वापर (तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली इ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग करण्यात येते की, सदर्ष्ट् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु पालकांचे नाव इ. श्री. जगदीश मालकांचे नाव इ. श्री. जगदीश मानपाडा, तानंदानी जगदीश मौर्य आणि हानंदानी उणे - श्री आती. काचंन जगदीश मौर्य आत्रा स. २, २ (त क्र.) ता मालका हा त्वा उपक्रम) खिरवास का ता माजला, डॉ. डी. एन. रोड, हुतात्मा द्वि-लिलावाची तारीर	स्ट्रेस्ड अंसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक व जेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. तूचना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां तेवा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ककतीचे वर्णन स्टरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅडिस ४, ५२/८, ग्लॅडिस ४, परे/८, ग्लॅडिस १, परे/८, ग्लॅडिस १, परे/८, ग्लॅडिस १, परे/८, ग्लॅडिस ए क्र. १, २/८, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे- UCCO (A Govt. of In Honour दौक, फोर्ट, मुंबई- देकीकरिता जाहि ब १३-फेब्रुवार्टी	ट्स रिकव्हरी शा रॅसानल, १६, महण् २२०५३१६३/६४ व्वजासंदर्भात ग्रेटरेस्ट ॲक्ट, २०० राल्याच्या तारखेप की, निम्नस्वाक्षरीक चा वापर करून ये णि सदरह् मिळकत लक्ष वेधून घेतले मागणी वनेची तारीख ३.०७.२०२३ BANN dia Undertaki s Your Tri ४००००१ दूर २.२०२४	रखा, चर्चगेट, मुंब र्थं कवें रोड, चर्चगेट इ/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार २२ अन्वये आणि सि सस्व ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक प्राधिकृत अधिक क्र.२२-४०५४	الله الله العام الله الله الله <td< td=""><td>भागधारकांच्य एकरम ट्रेडिंग प्रायवहेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्समें सहायेवे, योगेश्वरी (पूर्थ), घुंट डेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायवहेट लिपि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्समें हायंवे, प्रोकारवाडी, जोगेश्वर्र तुंबई - ४०००६०. <u>अ</u> कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्ततंतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुप्रखल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात झच्छुक असल्यास याचिकिच्छ भगतेर त्यांच्या किला त्यांच्या बकिलांद्वार प्रा यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक योधिकाकत्यांच्या बकिलांद्वार प्रावकिन्छ भगतेर त्यांच्या किला त्यांच्या बकिलांद्वार राविकाकत्यांका रात्र कंप्र ते. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकारिता वकील, रक्ष त्रार राजेटन, फोर्ट, मुंबई - ४००० ००१. स्वयुरिटा इंटरेस्ट अंच्ट २००२ सहवाच तेयम १ (१) च्या परंतुकात्यये प्रावर म तंसक्युरिटा इंटरेस्ट अंच्ट २००२ सहवाच तेयम १ (१) च्या परंतुकात्यये स्थावर म गर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जता (गिलेली स्थाय सिळकत दी तारण धनको, तर्यक्ष कब्जा दी करूर वैश्य बँक लि.</td><td>॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हं – ४०००६०.) . रेड,) हं – ४०००६०.) . रेड,) हे प्रचे आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),)</td><td>ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं विका जी एव्हएग्रे दें मेटेड, हस्तांतरिति वं पनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे येणाः हेही सदर याचिक्का करा याचिकाकरयांच् मशा सुचनेसह पार्ठ तिवी विहित प्रभार प्र राजेश शाह अँण् याचिकाकत्त्यांका वे बांच:- २७६/२ , महाराष्ट्र – ४८ इ. ७७९२०००१९५५ प्राजेसंग्रेण्ड एन्फो एकोर्समेंट) रूहस दिव्रज्ञी सूचना. याद्वारे देण्यात येते कडे गहाण/प्रभारि हत अधिकान्यांनी यकीत रकमेच्या</td><td>पनी १ दिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सम्माननीय 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 11 बिला 11 बिह्ता 12 बिंग 13 बिंग</td><td> सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सदंसाधारण सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत म उपरोक्त सर्वुलासंतुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म म्हणजेच बिगशेअस सव्हिंस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना म नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पादद अधिकारी म्हणून मे, जेप्तजी औड कं., सीएस. जिगरकुमार भ व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉद ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींगचे संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंट्रली आस्वइ व्होटींग मॅन्दुअल वायावे किंवा evoting@nsdl.co.in/Sø लिहावा. स्वी समासदाना कळवियात येते की: ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट येईल; धा. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल; सिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०व आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; भ. च्या सभासदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधार्मकर मत देण्याच आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; स्या सासारदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधेमार्फत मतद व्होटींग मार्फत तत देण्याची परवानगी असेल. पा सभासदांनी आधीच त्यांचे परवानगी असेल. </td><td>गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० चा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलेले कामकाज करण्यासात पॉबिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद् पंचि सूचना पाठवली आहे. र वंची सूचना पाठवली आहे. र वंची सूचना पाठवली आहे. र वॉदवले नाहीत त्यांनी कृपया गोंधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र टाजा कार्यलात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र टाजा व प्रप्लांड देखील केले असतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in बर ए गॅनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. रान केले नसेल त्यांना ईजीएम फता दिले असेल ते ईजीएमल कदार नसतील.</td></td<>	भागधारकांच्य एकरम ट्रेडिंग प्रायवहेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्समें सहायेवे, योगेश्वरी (पूर्थ), घुंट डेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमेंट प्रायवहेट लिपि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्समें हायंवे, प्रोकारवाडी, जोगेश्वर्र तुंबई - ४०००६०. <u>अ</u> कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्ततंतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुप्रखल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक येरोध करण्यात झच्छुक असल्यास याचिकिच्छ भगतेर त्यांच्या किला त्यांच्या बकिलांद्वार प्रा यायाधिकरणासमेंर सुनावणीकरिता निद्धिक योधिकाकत्यांच्या बकिलांद्वार प्रावकिन्छ भगतेर त्यांच्या किला त्यांच्या बकिलांद्वार राविकाकत्यांका रात्र कंप्र ते. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकारिता वकील, रक्ष त्रार राजेटन, फोर्ट, मुंबई - ४००० ००१. स्वयुरिटा इंटरेस्ट अंच्ट २००२ सहवाच तेयम १ (१) च्या परंतुकात्यये प्रावर म तंसक्युरिटा इंटरेस्ट अंच्ट २००२ सहवाच तेयम १ (१) च्या परंतुकात्यये स्थावर म गर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जता (गिलेली स्थाय सिळकत दी तारण धनको, तर्यक्ष कब्जा दी करूर वैश्य बँक लि.	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हं – ४०००६०.) . रेड,) हं – ४०००६०.) . रेड,) हे प्रचे आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),)	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं विका जी एव्हएग्रे दें मेटेड, हस्तांतरिति वं पनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे येणाः हेही सदर याचिक्का करा याचिकाकरयांच् मशा सुचनेसह पार्ठ तिवी विहित प्रभार प्र राजेश शाह अँण् याचिकाकत्त्यांका वे बांच:- २७६/२ , महाराष्ट्र – ४८ इ. ७७९२०००१९५५ प्राजेसंग्रेण्ड एन्फो एकोर्समेंट) रूहस दिव्रज्ञी सूचना. याद्वारे देण्यात येते कडे गहाण/प्रभारि हत अधिकान्यांनी यकीत रकमेच्या	पनी १ दिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे 11 सम्माननीय 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 10 आवश्यक 11 बकिलांकडे 11 बिला 11 बिह्ता 12 बिंग 13 बिंग	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाईट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सदंसाधारण सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचनेत म उपरोक्त सर्वुलासंतुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म म्हणजेच बिगशेअस सव्हिंस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना म नोंदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पादद अधिकारी म्हणून मे, जेप्तजी औड कं., सीएस. जिगरकुमार भ व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉद ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींगचे संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंट्रली आस्वइ व्होटींग मॅन्दुअल वायावे किंवा evoting@nsdl.co.in/Sø लिहावा. स्वी समासदाना कळवियात येते की: ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट येईल; धा. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल; सिमोट ई-व्होटींगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०व आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; भ. च्या सभासदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधार्मकर मत देण्याच आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; स्या सासारदांनी रिपोट ई-व्होटींग सुबिधेमार्फत मतद व्होटींग मार्फत तत देण्याची परवानगी असेल. पा सभासदांनी आधीच त्यांचे परवानगी असेल. 	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० चा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलेले कामकाज करण्यासात पॉबिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद् पंचि सूचना पाठवली आहे. र वंची सूचना पाठवली आहे. र वंची सूचना पाठवली आहे. र वॉदवले नाहीत त्यांनी कृपया गोंधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र टाजा कार्यलात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे र टाजा व प्रप्लांड देखील केले असतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएक्युज'') aritaM@nsdl.co.in बर ए गॅनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. रान केले नसेल त्यांना ईजीएम फता दिले असेल ते ईजीएमल कदार नसतील.
ना स ता रहू जा जा प र र र र र र र र र र र र र र र र र र	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ क्रण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि येतलेला आहे. :: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रिक्रम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराव्य यतेतले आहे. :: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रिक्रम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराव्य तत्तेव्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (पर् ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ : २४.०१.२०२४ ग: मुंबई : : सम्पान आपवे त्य कार्यालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ त स्थाव् मिळकतीचे निरिक्षण आगाऊ वेळ	व कलम १३(४) अन्वये मिळकत का कफ णवनास्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एम्प् (क्षरान ऑफ फावनास्त्रियल ऑसेटस् ऑण्ड एम्प् २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर र, तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ महणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग करण्यात येते की, सदर्ष्ट्र मिळकतीच्या देवघेवे वा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु पालकांचे नाव इ. श्री. जगदीश भालकांचे नाव इ. श्री. जगदीश श्री. जगदीश भालकांचे नाव इ. श्री. जगदीश श्री. जगदीश भालकांचे नाव इ. श्री. जगदीश श्री. जगदीश श्री श्रीश मीर्य शारत क्र. ३ उणे - शाण शामताझा, नानपाडा, ता उणे - उणे - विश्वास का तिव्रवास का ता उपक्रम) विश्वार का विश्वार का ता उपक्रम) विश्वार का ता विश्वास का ता तरा का ता तरा का ता तरा का ता उपक्रम) विश्वा क	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटस दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक स केसेमेंट ऑफ सिक्युरिटी : करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. रूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकंडे कर्जदार/हमीदारांचे ककती चे वर्णन सू २०४, १०वा मजला, वटरकप सीएचएस, डोज, गट क्रमोक २, ५२/८, ग्लॅंडिस २, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२, ५२/२, ५२, ५२/२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५	दस रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर रंशनल, १६, महर रेशक्र रे६३/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/	रखा, चर्चगेट, मुंब रिया, चर्चगेट, मुंब र्थ कर्वे रोड, चर्चगेट ४/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार २२ अन्वये आणि सिं सास्त्र ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक प्राधिकृत अधिक क्र.०२२-४०५४ सं. ०४.०० (भाष	हे (०५१६८) मुंबई – ४०००२०. 05168@sbi.co.in गत त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वया मिळकतीचा सांकेतिक णताही व्यवहार हा स्टेट बँक थकबाकीची रक्कम ३. २.६२.४९.९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊरो आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- ारी, स्टेट बँक ऑफ इंडिया ४३५०/४०५४४३५२ प्र स्वे) दरम्यान करता येईल.	भागधारकांच्य एकरम ट्रेडिंग प्रायवहेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जे वे नॉटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्समें स्वायं, जोगेश्वरी (पूर्व), मुंख ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जे वे नॉटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्समें हायंथे, रांकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई - ४०००६०. <u>अ</u> कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लोमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट हाखल करण्यात आली होती. जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती. त्र स्ट याचिक प्रायाव आली होती. जी ११ जानेवारी, २०२ हाखल करण्यात आली होती. त्र स्ट याचिक माठिवणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभू आहे. याचिकाकर्त्यां क्वा लांच्या वकिलांद्वारे प्र राधिकाकत्यांच्या वकिलांद्वारे पुरवण्यात वेईलि देनांकित २४ जानेवारी, २०२४. ते. राजेश शाह अॅण्ड कं. ताचिकाकत्यांकरिता वकील, रक्ष ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास मार लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई - ४०००००१. एएछि Karur Vysya Ba <i>Smart खवपु रठ फ</i> संक्युरिटी इंटरेस्ट अंकट २००२ सहवाच्ये तेयम ९ (१) च्या परंतुकान्वये स्थावर म यंतसामान्य जनना आणि विरोधत. कर्जदाट, राणिलेली स्थायर मिळकत ही तारण धनको, त्यक्ष कब्जा दी करूर वैय्य बंक लि. च्य्य वालील खात्यांकरिता करर वैर्य बंक (०.०२,२२२४ रोजी 'जे आहे ठेय औरे' त्त्यां कर, ४९,१४,४९३.८९ (१) प्रियं सहा	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं एननी आणि कं एननी आणि हब टाऊन व्हिवा, रेड, ने ४०००६०. रेड, कं एननी आणि , हब टाऊन व्हिवा,) , हब टाऊन व्हिवा,) , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व),) , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व),) , तिकेच्ची सुचना ते २३२ अंतर्गत संयुक या ते २३२ अंतर्गत संयुक या प्र इन्देस्टमंद्र प्रावर्क्ट दिल ४ रोजी सन्ताननीय राष्ट्रीय कं करण्यात आली आहे. कोण खुनावणीकरिता निर्ष्ट्यत के केच्ली ता शपथपग्राची प्रत अ बा राज असल्यास त्यास . असंस्ट रोड,	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एक्टरग्रो दे मेठेड, हस्तांतरिती व पनी विभी न्यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- रोही सदर याचिकेच्य लेल्या तारखेपूर्वी कि मंद्रा याचिकाकत्यांक राजेश शाह अँण याचिकाकत्यांका ते ब्रांच:- २७६/२ , काळवादेवी मे बाई, महाराष्ट्र - ४७६/२ , काळवादेवी मे बाई, महाराष्ट्र - ४७६/२ , काळवादेवी मे याद्वारे देण्यात येते कडे गहाण/प्रभारित कृत अधिकान्यांनी धकीत रकमेच्या । गणि 'जे काहि आ	पनी १ तिरी २ डिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस । ावकिलांकडे णे आवश्यक दान केल्यावर क. करिता सही / – तता वकील. ८६, रोड, ०००२ ध.com ईमेंट ऑफ २००२ च्या की, खालील आहे, जिचा देतला आहे. सुर्सुलिकरिता र तेथे आहे'' शे ज्याण्णव	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, ररमी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेवसाइंट: www.modisniman.com ! ई-मेल विशेष सद्यंसाधारण सभेगी ('ईर याद्वारे सूचना देणात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, ररमी हाई- मुंबई, महराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सूचतेन 1 उपरोत्तत सर्वुलर्सनुवार, २००० १७ येथे ईजीएमच्या सूचतेन 1 उपरोत्तत सर्वुलर्सनुवार, २००० १७ येथे ईजीएमच्या सूचतेन 1 उपरोत्तत सर्वुलर्सनुवार रच्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डि त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स टं येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अंड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी महणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी संक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलच्च क्रिक्वेंटली आस्क्स्ड वहोटींग मॅन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/S लिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: . ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट् येईल ; रिमोट ई-व्होटींगची सुकवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होईल ; 	मीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं पांडिल्टरी पार्टीसिपंटसकडे नोंद मंड स्वंचा पाठवली आहे. र मंड अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया वांधी (सभासदत्व क्र. एफ७५ 1 यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केट वाल बीएसई लिमिटेडकडे र टom वर अपलोड देखील केट जसतील तर तुम्ही हेल्प सेक ड ववेश्चस्स (''एफएबयुज'') वारांधी@nsdl.co.in वर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. रान केले नसेल त्यांना ईजीएम कदार नसतील. संचालक मंडळाच्या आ मोदीज नवनिर्माण
ना त ति हु हु जा पर त ति हु हु जा पर ति ति जि	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ श्रेण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ श्रेण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या राक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा के तगदीश गुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश गौर्थ प्रजा: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ 5: २४.०१.२०२४ 7: मुंबई टा २४.०१.२०२४ 7: मुंबई	ग कलम १३(४) अन्वये मिळकत का कलम १३(४) अन्वये मिळकत क्षेत्र का आंक फायनास्त्रियल ॲसेटस् ऑण्ड एम्स् २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर र, तारखेची माणणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे माण्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरष्ट् मिळकतीच्या देवघेवे ा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु पालकत्तेचिया महाण मि भालकांचे नाव इ. श्री. जगदीश श्री. जगदीश भरत क. ३ श्री जगदीश भरत क. ३ शारत क्र. ३ श्रि. (२३/२) ता मालाका श्री स्वर्ग ते ता प्रकला श्रि. (२३/२) ता मजला, डॉ. डी. एन. रोड, हुतात्मा र मिळकतींच्या ई– लिलावा वि दिवलात का इंट. स्विला वि र मिळकतींच्या ई/ - २०२४ रोजी वि संन्य एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँ	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटस दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक स केसेमेंट ऑफ सिक्युरिटी : करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. रूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां देकंडे कर्जदार/हमीदारांचे ककती चे वर्णन सू २०४, १०वा मजला, वटरकप सीएचएस, डोज, गट क्रमोक २, ५२/८, ग्लॅंडिस २, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२/२, ५२, ५२/२, ५२, ५२/२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५२, ५	दस रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर रंशनल, १६, महर रेशक्र रे६३/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/६४/	रखा, चर्चगेट, मुंब रिया, चर्चगेट, मुंब र्थ कर्वे रोड, चर्चगेट ४/६५, ईंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार २२ अन्वये आणि सिं सास्त्र ६० दिवसांत रव कारांनी प्रत्येक खात्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक प्राधिकृत अधिक क्र.०२२-४०५४ सं. ०४.०० (भाष	हें (०५१६८) मुंबई - ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वि त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वासी व्यवहार हा स्टेट बँक धकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये देन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यव इ. सही/- ारी, स्टेट बँक ऑफ इंडिया ४३५०/४०५४४३५२ प्र	भागधारकांच्य एकरम ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, संदर्ट एक्समें स झयवे, जोगेश्वरी (पूर्थ), घुंढ ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिपि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉंटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०४, संदर्ट एक्समें हायथे, शंकरवाडी, जोगेश्वर्र तुंबई – ४०००६०. <u>अ</u> कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० लेमिटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेक्ट रुध्यल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमें सुनावणीकरिता निद्धिक येरोघ करण्यात झल्या किला त्यांच्या बकिलांद्वारे प्रा राखल करण्यात आली होती. सदर याचिका यायाधिकरणासमें सुनावणीकरिता निद्धिक येरोघ करण्यात झल्छुक असल्यास याचिकेच्य प्रायविकण्या सङ्ख्युक असल्यास याचिकेच्य भगोदर त्यांच्या किला त्यांच्या बकिलांद्वारे प्रा राखनकत्यांच्या वकिलांद्वारे पुरवण्यात वेईल् देरोघ कार्फ्याह कॅण्ड कं. ताचिकाकत्यांच्या वकिलांद्वारे पुरवण्यात वेईल् देनांकित २४ जानेवारी, २०२४. त. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकारिता वकील, रक्ष जोर्यार, २००० ००१. त. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकारिता वकील, रक्ष जोर्यार, २००० ००१. त. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकारिता वकील, रक्ष आहे राह्या र क्र जा के त्या त्या १ (१) च्या परंतुकात्य्य स्थाय म कंसम्युरिटायझेशन अंण्ड रिकन्स्ट्रक्शन तेयम १ (१) च्या परंतुकात्य्य स्थायर म वर्तसामान्य जनता आणि विशेषतः कर्जता तिलिल्ली स्थावर मिळकत ही तारण धनको, त्यक्ष कब्जा दी करूर वैश्य बँक िता च्य हलाने विकण्यात येणार आहे: . र. ६, ४७, १४,४९३.८९ (६) प्र्ये से मात्र) रोजी	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि कंपनी आणि कंपनी आणि हब टाऊन व्हिवा,) रंदे - ४०००६०.) रेटेड,) कंपनी आणि , हब टाऊन व्हिवा,) रंपनी आणि , हब टाऊन व्हिवा,) ! (पूर्व),) . ते २३२ अंतर्गत संयुक या ते २३२ अंतर्गत संयुक या स्टब्ल्हेस्टस्टॅर प्रायव्हेट विति ४ रोजी सन्ताननीय राष्ट्रीय केर्रे रोजी मत्तानानीय राष्ट्रीय केर्रे रोजी सन्ताननीय राष्ट्रीय केर्याव्हेट विति क्रिल्वा युख्य ती, २०२४ रोजी ने करण्यात आती आहे. कोण स्वुनवणीकरिता निर्ह्यत के क्राळवादेवी, सूचे में किंवा शपथपत्राची प्रत्र यो के काळवादेवी, सूचा ता सिक्युरिटी इंटरेस्ट (ते तेच्या विक्रकि किता किता कि क्राय वा सूचना ता सिक्युरिटी इंटरेस्ट (ते तेच्या विक्रकि किरिता लिंता आणि हमीदार यांना सूचना ता तारण धनकोंच्या प्राधिम ता तारण धनकोंच्या प्राधिम ति कर दी य के लेते. 1 ता तारण धनकोंच्या प्राधिम ता तारण धनकोंच्या आपि सोटी सत्तेचाळीस लाख स ३१.१२.२०२३ मे. व	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एव्हरग्री दे मेटेड, हस्तांतरिती व पंनी विधी न्यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- हिर्ते सराया स्विकेच्य तेल्या तारखेपूर्वी कि स्वा याचिकाकर्त्यां क राजेश शाह अँण् याचिकाकर्त्या का ते बांच:- २७६/र , काळवादेवी मे- राई, महाराष्ट्र – ४४६/ , महाराष्ट्र – ४४६/र , महाराष्ट्र – ४४६/ याचिकाकर्त्यां की ते बांच:- २७६/र याचिकाकर्त्यां की राजे स्वान्य न्या राजे श्रे प्रहा ए- के प्रहा / सूचना. याद्वारे देण्यात येते हेन अधिकान्यांनी धकीत रकमेच्या ाणि 'जे काहि आ ा चौदा हजार चा	पनी १ ानी २ डिंग प्रायवहेट पनीद्वारे सादर, रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ा बकिलांकडे णे आवश्यक रान केल्यावर संक. करिता सही/ – तता वकील. ८६, रोड, ठ०००२ ड. संमेंट ऑफ २००२ च्या की, खालील आहे. जिचा देतला आहे. सिंचे ऑफ २००२ च्या की, खालील आहे. जिचा देतला आहे. ससुलीकरिता : तेथे आहे''' शे ज्याण्णाव यांच्याकडून	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२४ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाइंट: www.modisniman.com ! ई-मेल विशेष सवंसाधारण सभा ('ईंजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ बंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई- मुंबई, महराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सुप्लेत ग उपरोक्त सर्वुलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डिंग राया सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यातात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर सिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यातात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर सिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ऑड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींग संदर्भात तुम्टाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध फ्रिक्वेटली आस्कट्र हलिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल; रिमोट ई-व्होटींगची सुरुवात सोमवार, १२ फेब्रुवारी, २०न् !. इंजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल; रिमोट ई-व्होटींगची समाप्ती पुरुवार, १५ फेब्रुवारी, २०न् !. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा ईजीएममध्ये तते वया आहे शुक्रवार, ०९ फेक्रुवारी, २०२४; प्या सभासदांनी शिमीट ई-व्होटींग म शक्ति त न्ये रेजीएममध्ये त्यांचे मत देण्या आहे शुक्रवार, परे केक्ठियारी स्वरभ्र स्थां !. ज्या सभासदांनी आधीच त्यांचे मत देण्यासाठी हलक !. 	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवली पांडिल्टी पार्टीसिपंटसकडे नोंद न्वेची सूचना पाठवली आहे. र र्वेव अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया वोध बीएसई लिमिटेडकर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया तांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल पांधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल पांची तेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल पांची नेमणूक केली आहे. ई- रात्म प्रित्त तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेरचन्स (''एफएयरुज')') aritaM@nsdl.co.in बर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाक्र ती पात्रता ठरवण्यासाठी कट- तन केले नसेल त्यांना ईजीएम फित दिले असेल ते ईजीएमल कदार नसतील. संचालक मंडळाच्या आ मोदीज नवनिर्माण श्री. वि
ता गां हिं हु ता कि	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियायझेशन ॲण्ड रिकस् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेत्वा रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा चंत्रेत्वारा रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा चंत्रेच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा चंत्रेच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा चंत्रेच्या रक्षम आणि सर्वासा व्याजाच्या प्रभारा चंत्रेच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा चंत्रेच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा चंत्रेच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा कर्जदारा चे नगवरीश गौर्थ पत्ता: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१० २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ इ. २४.०१.२०२४ ग : मुंबई स्थार्ट सम्सान आपके य कार्यालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ र स्थाद मिळकतीचे निरिक्षण आगाऊ वेळ यबकेशन अन्द्र सिकस्ट्रक्शन ऑफ फावनानियल असेत तूदी अंतर्गत स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिल	ग कलम १३(४) अन्वये मिळकत का कलम १३(४) अन्वये मिळकत क्षेक फायनास्त्रियल ॲसेटस् ऑण्ड एम्प् २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर र, तारखेची माणणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग माण्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेव गा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु पालकत्तचे नाव इ. श्री. जगदीश भालकाचे नाव इ. श्री. जगदीश भात्तकाचे नाव इ. श्री. जगदीश भात्तकाचे नाव इ. श्री. जगदीश भात्तकाचे नाव इ. श्री. जगदीश भात्तका वे श्री. जावरीश भातिता काचंन श्री भारी काचंन श्री भारीश मार्य श्री भारी काचंन श्री भारी साचं श्री भारी साचं श्री भारी ता का उर्ण व. ता मजला, डॉ. डी. एन. रोड, हुतात्मा र मिळकतीचिया ई– लिलावा वि दिश्तवास का ता मजला, डॉ. डी. एन. रोड, हुतात्मा र मिळकतीचिया ई– २०२४ रोजी वि इं एन्कोसॅरेट ऑफ सिक्युरिटी	स्ट्रेस्ड अंसे ६वा मजला, द इंटस दूरध्वनी : ०२२ गिच्या सांकेतिक व जेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरह सूचना प्राप्त इ होती. रूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां ौचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स् र, पश्र २०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस , पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे- UCCO (A Govt. of In Honour चौक, फोर्ट, मुंबई- डेक्रीकरिता जाहि व 9३-फेन्नुवारी केंवा पूर्वी स. १०.००	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर र२२०५३१६३/६४ रव्यासंदर्भात ग्रेटरेस्ट ॲक्ट, २०० ताल्याच्या तारखेप ती, निम्नस्वाक्षरीक वा वापर करून ये णि सदरह् मिळकत पि सदरह् मिळकत पर सदरह मिळकत पर स्ट्रन्य प्र स्वा गा पर स्ट्रन्य नि-२०२४ भाप्रवे आणि व वता सिक्युरिटी इंटो	रखा, चर्चगेट, मुंबर वीं कवें रोड, चर्चगेट, ८/६५, इंमेल : sbi. सूचनेचे प्रकार २२ अन्वये आणि सि ॥सून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक प्राधिकृत अधिक इ.०२२-४०५४ सं. ०४.०० (भाष रेस्ट (एन्फोर्समेंट) रू	ق (ەע ? ६८) يَا عَامَ اللَّٰ يَا عَامَ اللَّٰ رە بې ؟ ٤ ٢ بې ؟ ٤ ٢ رە بې	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणाकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सेस्टंन एक्सप्रेस हायवे, जोगेरवरी (पूर्व), मुंख डेम प्रोजेकट्स इन्ट्रेस्टटमॅट प्रायच्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणीकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सेस्टंन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेरवर्र वुंबई – ४०००६०. इंग्लंनी अधिनियम, १०१३ च्या कलाम १३० लेमिटेड, हस्तांतरफ कंपनी सह खेम प्रोजेव्द रुप्रयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हायल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हायल कर्णयात आलि होती, प्रत्याच्या कोरोध करण्यास प्रकुछकु असल्यास याविकेक आहे. याचिककर्म्यांक्या वक्तिलांद्रो पुरावण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. दे. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकरिता वकीलि, ६६ ओरिएटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माग स्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०१. स्थावर्यक सिंह, रा ३०, नगिनदास माग स्लेगा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०१. स्थादर मिळकत ही तारण धनको , तत्यस कब्जा दी करूर वैश्य बंक लि. ज्य तत्यस १२,२२२४ राजी 'जे आहे जेथे आहे' तत्यम १२,२२४४ रास्त माणि एकोणनटव्य पैसे मात्र) रोजीत १२,०१.२०४४ पास्त्र व्याजा आणि खिवांसि १२,०२.४ पास्त्र व्याजा आणि खात्री १२,०२.४ पास्त्र व्याजा आणि खात्री	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कंपनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हब टाऊन व्हिंबा,) हं - ४०००६०. रेड,) हे - ४०००६०. रेड,) हे - ४०००६०. रेड,) , हे - ४०००६०.) , हे - ४०००६०.) , हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),) , हब टाऊन व्हिंबा,) (पूर्व),) ,) , हब टाऊन व्हिंबा,) , (पूर्व),) , , , , , , , , , , , , , , , , ,	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं याचिकाकर्ता कं विका जी एव्हएग्रे दें मेटेड, हस्तांतर्ति वं पनी विधी न्यायाधिय कंपनी प्रकरण घेणा- रोही सदर याविके प्रायाधिय कंपनी प्रकरण घेणा- रोही सदर याविकाकर्त्यांच राजेश शाह अँण याचिकाकत्यांच राजेश शाह अँण याचिकाकर्त्यांका वे बांच: - २७६ / र , काळवादेवी मे- दर्, अध्रिका कर्र्या राजेश शाह अँण याचिकाकर्त्यांका वे क्रि स्ट्राना एकोर्सिंट) रूल्स स्विरम् अँण्ड एन्फो एकोर्सिंट) रूल्स याही रक्ष्ये प्रयाना ते बांचित रक्षमेच्या गाणि ''जे काहि आ ा चौदा हजार चान	पनी १ दिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रण, मुंबई द्वारे पा सम्माननीय बाखुने किंवा ा वकिलांकडे णे आवश्यक रा केल्यावर क. करिता सही/- रता वकील. दिंसँट ऑफ २००२ च्या की, खालील आहे. जिचा संस्टीकिरिता र तेथे आहे'' शे ज्याण्णव यांच्याकडून नी मार्केट २,	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, ररमी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाइंट: www.modisniman.com ! ई-मेल विशेष सवंसाधारण सभा ('ईंजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी. २ बंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, ररमी हाई- मुंबई, महराष्ट्र, भारत-४०००६७ येथे ईजीएमच्या सुप्लेत ग उपरोक्त सर्वुलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डिंग राया सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यातात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्लेस्टर स्लिशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांना कक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यातात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्लेस्टर स्लिशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ऑड्रेस आणि मोबाईल क्रमांक महणजेच बिगशेअर सव्हिंस प्रायवहेट लिमिटेडकडे त्यांना । नॉदलावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉत्य ई-व्होटींग संदर्भात तुम्टाला काही शंका किंवा समस्या www.evoting.nsdl.com येते उपलब्ध फ्रिक्वेटली आस्कट्र हलिहावा. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: ईजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल; रिमोट ई-व्होटींगची सुरुवात सोमवार, १२ फेब्रुवारी, २०न् !. इंजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल; रिमोट ई-व्होटींगची समाप्ती पुरुवार, १५ फेब्रुवारी, २०न् !. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा ईजीएममध्ये तते वेया आहे शुक्रवार, ०९ फेक्रुवारी, २०२४; न्या सभासदांनी शिरमोट ई-व्होटींग मा अलेल. प्या साभासदांनी शिरमोट ई-व्होटींग मा स्रेत. प्या सभासदांनी शिरमेट दं-व्होटींग मा अलेल. र्या साभासदांनी शिरमेट दं-व्होटींग मा अलेल. न्या सभासदांनी शिरमेट वर्यांचे पत्यांसे मत देण्या आहे शुक्रवार, परे के ईजीएममध्ये त्यांचे मत देण्यासाठी हल्क 	मीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं पांडिल्टरी पार्टीसिपंटसकडे नोंद मंड स्वंचा पाठवली आहे. र मंड अंतर्गत www.modisnirr वेथे बीएसई लिमिटेडवर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया वांधी (सभासदत्व क्र. एफ७५ 1 यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केट वाल बीएसई लिमिटेडकडे र टom वर अपलोड देखील केट जसतील तर तुम्ही हेल्प सेक ड ववेश्चस्स (''एफएबयुज'') वारांधी@nsdl.co.in वर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. रान केले नसेल त्यांना ईजीएम कदार नसतील. संचालक मंडळाच्या आ मोदीज नवनिर्माण
ना स स ता दि स् स् स् स् स् स् स् स स स स स स स स स	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियावझेशन ॲण्ड रिकन्स् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ श्रेण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता कलम १३(१ श्रेण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या राक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा के तगदीश गुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश गौर्थ प्रजा: १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ 5: २४.०१.२०२४ 7: मुंबई टा २४.०१.२०२४ 7: मुंबई	ता कलम १३(४) अन्वये मिळकतः क्षरान ऑफ फायनास्त्रियल ॲसेंटस् ऑण्ड एम् २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर २ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग मागच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या मालकांचे नाव इ. श्री. जगदीश मालकांचे नाव इ. श्री. जगदीश मालकांचे नाव इ. श्री. जगदीश मात्तकंचा पहाण मि अप्रेमती. काचंन अगणि त्या केलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मात्लकांचे नाव इ. श्री. जगदीश मात्तकंच ग अगि अमिती. काचंन अगणि त्या केलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मात्लकांचे नाव इ. श्री. जगदीश मात्तकांचे गाहण मि अप्रेमत कावंन त्या केलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मात्तकांचे गाहण मि श्री. जगदीश मात्तकांचे गाहण हिंदात्त्रानी त्या मालकांचे नाव इ. श्री. जगदीश मानपाडा, ता ४००६१०. विश्वतास का ता मजला, डॉ. डी. एन. रोड, हुतात्मा र मिळकतींच्या ई–लिलावा वि इं-लिलावाची ताटीर उरवुन १२ –फेब्रुवारी–२०२४ रोजी ति स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ऑ ब बिक्री सुचना. सुचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिले	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ गिच्या सांकेतिक व जेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. रूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां तेवा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ळकतीचे वर्णन स्ट्रेस्क्र सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅंडिस २, ५२/८, ग्लॅंडिस २, ५२/८, ग्लॅंडिस २, ५२/८, ग्लॅंडिस २, ५२/८, ग्लॅंडिस २, ५२/८, ग्लॅंडिस २, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे-	ट्स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर रे२०५३१६३/६४ क्लासंदर्भात ग्रेटरेस्ट ॲक्ट, २०० ग्रेटरेस्ट ऑक्ट, २०० ग्रेत वेधून घेतले मागणी वरेची तारीख ३.०७.२०२३ अठ.२०२३ ठ.०७.२०२३ ठ.०७.२०२३ ठ.००००२ दूर र सूचना १-२०२४ भाप्रवे आणि द व्रा सेक्ट्रेस्ट्रे म्हाण	रखा, चर्चगेट, मुंबर वीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार २२ अन्वये आणि सि सस्वेतिक कव्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक र.०१.२०२४ प्राधिकृत अधिक सं. ०४.०० (भाष क्र.०२२-४०५४ सं. ०४.०० (भाष सं. ०४.०० (भाष र.उ. व्ह. व्ह. व्ह. व्ह. व्ह. र. व्ह. व्ह. व्ह. व्ह. व्ह. व्ह. व्ह. व्ह	हे (०५१६८) मुंबई – ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्या त्या करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्या मिळकतीचा सांकेतिक पताही व्यवहार हा स्टेट बॅंक थकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- तरी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया सही/- तरी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया सही/- तरी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया सही/- तरी, रु००२ च्या नियम ८(६) तंवा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा के प्रेव्ययेक/प्रत्यक्ष कब्जा के प्रेव्ययेक/प्रत्यक्ष कब्जा के प्रेव्ययेक/प्रत्यक्ष कब्जा के प्रेव्यवयीक/प्रत्यक्ष कब्जा के प्रेव्ययेक/प्रत्यक्ष कब्जा के प्रेव्ययेक/प्रत्यक्ष कब्जा के प्रेव्ययक्र क्र	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉवणीकृ कार्यालय येथ, शुनिट ७०५, सेस्टंन एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंट डेम प्रोजेकट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेवे नॉटणीकृत कार्यालय येथ, शुनिट ७०४, संस्टंन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र गुंबई – ४०००६०. इंग्रेनी अधिनियम, १०१३ च्या कलम २३० लॅगिमेटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव्ट रुप्रयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्प्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कपप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्रप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्रप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्रप्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्र्याच्या किंत्वा त्यांच्या वकिलांद्वारे सा राठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभू माहे. याचिकाकत्यांच्या वकिलांद्वारे पुरवण्यात येईल् देतांकित २४ जानेवारी, २०२४. मे. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांच्या वकिलांद्वारे पुरवण्यात येईल् देतांकित २४ जानेवारी, २०२४. देधा रियल विल्डिंग, ३०, नगिन टास मा स्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ००?. स्थावर्य विल्डा स्वार्य स्विक्व स्वार्य स्वार्य स्वार्य स्व तेया ९ (१) च्या परंतुकान्व्य स्थावर्य स्वार्य तेया ९ (२) च्या परंतुकान्व्य रिक्वान्य रेथावर स्या संक्या स्वर्य इंट रेक्टर रेय्वा के १०.०२.२०२४ रोजी 'जे आहे जेथे आहे' (रच्या किल्यात येणार आहे: ?. र. ६,४७,१४,४९३.८९ (रुपये सहा आणि एकोणनव्यत पेणा रआहे: ?. र. ६,४७,१४,४९२.४५ (रुपये सा सा) साणि एकोणनव्यत पेणा रआहे: ?. र. ६,४७,१४,४९४,३.८४ (रुपये सहा आणि ह्वांस्ट	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं एननी आणि कं एनने आणि कं एनने आणि रहे व्या उक लिहेवा, रहे व्या उक लिहेवा, रहे व्या उक लिहेवा, कं एनने आणि , हब टाऊन लिहेवा,) (पूर्व), , हब टाऊन लिहेवा,) (पूर्व), , हब टाऊन लिहेवा,) (पूर्व), , ते २३२ अंवर्गत संयुक या स इन्लेस्टरेंट प्रायलहेट लिं ४ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कं करण्यात आली आहे. कोण प्रदेश कं प्रते ता सिल्य राष रे रु रु रोजी करण्यात आली आहे. कोण प्रदा वा वा राज आ सेत्या ता रियत के इनेलेली त्यांच्या हे तूची सू मी किंवा शपथपत्राची प्रत अ प्रत स्व राख्र सिल्या विक्रीक तिता लिल ता सिक्यु दि इंटरेस्ट (तेत्त ताराण धनकोंत्या प्राधि ता तारण धनकोंत्या प्राधि ता तारण धनकोंच्या प्राधि ता तारण धनकों त्या ताण अगहे जसे आहे '' अ कोटी सत्ते चाळीस लाख स ३१.१२२.२०२३ मे. च अगहे जसे आहे '' अ	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एल्हरग्रो दें मेटेड, हस्तांतर्ति व पनी विधी न्यायाधिव कंपनी प्रकरणे घेणा- गेही सदर याचिकेच्य तत्या तारखेश्वरी कि तत्या तारखेश्वरी कि तत्या तारखेश्वरी के बांच:- २७६ / २ म, काळबादेवी मेन दर्ड, महाराष्ट्र – ४७ , पाचिकाकत्यांक याचिकाकत्यांकी देहीती स्टूलन से द्वांच:- २७६ / २ म, काळबादेवी मेन हर, अध्रि०००१२५५ प्रकोर्ससेंट) रूल्स विक्री सूचना. याद्वारे देण्यात येते कडे गहाण/प्रभारित ह्त अधिकाच्यांनी बकीत रकामेच्या ाणि 'जे काहि आ रा चौदा हजार चान	पनी १ नि २ डिंग प्रायव्हेट पनीद्वारे सादर रा, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंव्या ग दोन दिवस ा वकिलांकडे णे आवश्यक ग्रान केल्यावर कं. करिता सही/ – रता वकील. ड. कं. करिता सही/ – रता वकील. ड. कं. करिवा समेंट ऑफ २००२ च्या की, खालील आहे, जिचा देतवा आहे. सुली करिता र तेथे आहे'' शे ज्याण्णव यांच्याकडून ती मार्केट २, मीदार आणि	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेवसाइंट: www.modisniman.com ! ई-मेल टिशेष सटंसाधारण सभेटी ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईडीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात दुकान क्र. १, रश्मी हाई मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत म उपरोक्त सर्वुलर्सनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेस कंपनी/डिंग त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स टे येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म्हणजेच बिगशेअस सव्हिंसे प्रायल्हेट लिमिटेडकडे त्यांना मं नॉदवावेत/अद्यावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटॉगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अंड कं., सीएस. जिगरकुमार ग व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसाधीक कंपनी सिक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉद ई-व्होटॉग चे निकाल आणि तपासणी अधिकान्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटॉग चे निकाल आणि तपासणी अधिकान्यांचा अह रातील आणि ते कंपनीची वेसाईट www.modisniman. जर ई-व्होटॉग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या www.evoling.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेंटली आस्कड व्होटॉग मॉन्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. रंजीएमच्या सूचनेत मांडलेले विशेष कामकाज इलेक्ट्र येईल ; रिमोट ई-व्होटीगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०२ रेरे हल ; रिमोट ई-व्होटीगची समाप्ती गुरुवार, १५ फेब्रवारी, २०न रेथ इलेल्ड्रांग मार्यनते सांच दर्याची प्रयानगी असेल. इंग्रीक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; र्या सभासदांनी आधीच त्यांचे मत रेण्यासाठी हक्त्य लोहोटींग मार्यते तत देजीएममध्ये त्यांचे मत देण्यासाठी हक्त्य हिकाण: मुंबई दिकांफ: न्यु ते ईजीएममध्ये त्यांचे मत देण्यासाठी हल्त्य राकततत परंतु ते ईजीएममध्ये त्यांचे मत देण्यासाठी हल्त्य 	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० चा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं मांडलेले कामकाज करण्यासात पॉबिटरी पार्टीसिपंटसकडे नॉद् पंचिर प्रायति पार्टीसिपंटकडे स् रॉव जोगर्पत स् लिमिटेडवर सुध्य नॉदवले नाहीत त्यांनी कृपया गंधी (सभासदत्व क्र. एफ७५ ो यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल वाल बीएसई लिमिटेडकडे स् ट०का वर अपलोड देखील केले आसतील तर तुम्ही हेल्प सेक इ क्वेश्चन्स (''एफएक्युज'') वारावेM@nsdl.co.in चर ए ग्रॅनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० चा. स् केले नसेल त्यांना ईजीएम कत्वार नसतील. संचालक मंडळाच्या अ मोदीज नवनिर्माण श्री. वि त्यक्ष आणि व्यवस्थापकीय
ना ना स स ता दि स्टू र स् र स् र स् प्र के पि क प्र त प्र त र स स म म ने कि नि	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियायझेशन ॲण्ड रिकस् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेव्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या संदर्भात अल्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदारा की. जगदीश गुभनाथ मौर्य आणि श्रीमती. काचंन जगदीश गौर्य पत्ता: १. १००४, १०वा मजला, वटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वर्से रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३-०४, इम १२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ इ. १४.०१.२०२४ त: इप्र.०१.२०२४ त: मुंबई सम्पाद आपवे य कार्यालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ व स्थाद मिळकतीचे निरिक्षण आगाऊ वेळ टावझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनात्शियल ॲस्ट तूदी अंगर्ग स्थाव सिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिल	ता कलम १३(४) अन्वये मिळकतः क्षरान ऑफ फायनास्त्रियल ॲसेंटस् ऑण्ड एम् २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर २ तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग मागच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवे ता अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या मालकांचे नाव इ. श्री. जगदीश मालकांचे नाव इ. श्री. जगदीश मालकांचे मार्थ अगि स्र औत जगदीश मानपाडा, ता अगे - श्रीमती. काचंन अग्रीश मौर्थ आणि त्या देश मौर्थ जगदीश मौर्थ अल्वारेस रोध मानपाडा, ता ४००६१०.	स्ट्रेस्ड ॲसे ६वा मजला, द इंटर दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक व जेर्समेंट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरहू सूचना प्राप्त इ होती. तूचना याद्रारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां तेचा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ककतीचे वर्णन स्ट्र क्य सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅडिस २, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे- UCCO (A Govt. of In Honour त्वौक, फोर्ट, मुंबई- देक्रीकरिरेता जाहि ब १३-फेब्रुवार्टी केंवा पूर्वी स. १०.०० स्र. २००२ अंतर्गत सहवग- या स्थावर मिळकती या यु नील कर्जदार/ हमीदारांकह	ट् स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ क्वाासंदर्भात गत्याच्या तारखेप तो, निम्नस्वाक्षरीव चा वापर करून ये णि सदरह् मिळकत लक्ष वेधून घेतले मगाणी बनेची तारीख ३.०७.२०२३ BAN dia Undertaki S Your Tr ४००००१ दूर र सूचना 1-२०२४ भाप्रवे आणि द वता सिक्सुरिटी इंटों	रखा, चर्चगेट, मुंबर वीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. रसूचनेचे प्रकार अत्य आणि सि सस्वेतिक कारांनी प्रत्येक खात्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक प्राधिकृत अधिक इ२२-४०५४ सं. ०४.०० (भाष सं. ०४.०० (भाष सं. व्र. व्र. व्य.	हे (०५१६८) मुंबई – ४०० ०२०. 05168@sbi.co.in रान त्वि त्वयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्वम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस त्वमा मेळकतीचा सांकेतिक व्यकवाकीची रक्कम श्वकवाकीची रक्कम श्वकवाकीची रक्कम श्वकवाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये दोन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- ारी, स्टेट बँक ऑफ इंडिया सही/- ारी, स्टेट बँक ऑफ इंडिया सही/- रस, २००२ च्या नियम ८(६) तंवा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा साठी १३-फेब्रुवारी-२०२४ संस	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायकटेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणाकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सेस्टंन एक्सप्रेस हायवे, जोगेरवरी (पूर्व), मुंख डेम प्रोजेकट्स इन्ट्रेस्टटमॅट प्रायच्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणीकृत कार्यालय येथ, शुनिट ७०५, सेस्टंन एक्सप्रेस हायवे, शंकरवाडी, जोगेरवर्र वुंबई – ४०००६०. इंग्लंनी अधिनियम, १०१३ च्या कलाम १३० लेमिटेड, हस्तांतरफ कंपनी सह खेम प्रोजेव्द रुप्रयात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हायल करण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हायल कर्णयात आलि होती, प्रत्याच्या कोरोध करण्यास प्रकुछकु असल्यास याविकेक आहे. याचिककर्म्यांक्या वक्तिलांद्रो पुरावण्यात येईल देनांकित २४ जानेवारी, २०२४. दे. राजेश शाह अंण्ड कं. ताचिकाकत्यांकरिता वकीलि, ६६ ओरिएटल बिल्डिंग, ३०, नगिनदास माग स्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०१. स्थावर्यक सिंह, रा ३०, नगिनदास माग स्लेगा फाऊंटन, फोर्ट, मुंबई – ४००० ०१. स्थादर मिळकत ही तारण धनको , तत्यस कब्जा दी करूर वैश्य बंक लि. ज्य तत्यस १२,२२२४ राजी 'जे आहे जेथे आहे' तत्यम १२,२२४४ रास्त माणि एकोणनटव्य पैसे मात्र) रोजीत १२,०१.२०४४ पास्त्र व्याजा आणि खिवांसि १२,०२.४ पास्त्र व्याजा आणि खात्री १२,०२.४ पास्त्र व्याजा आणि खात्री	॥ एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं एनी आणि कं एनी आणि कं एनी आणि इल टाऊन व्हिवा, रेडे , रेडे , कं पनी आणि , हब टाऊन व्हिवा,) (पूर्व), , (प्रिकेवा सन्मानर्ती तरं संपुर्क या , (प्रेज) का संत्र प्र संत्र प्र संत्र प्र संत्र प्र या , (का प्र वा तारण धनकोंच्या , (का रा धनकां प्र ता रा धनकां ता , (का रा धनकां ता रा धनकां ता , (का रा धनकां	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं विका जी एल्हरग्रो दें मेटेड, हस्तांतरिती व पनी विधी न्यायाधिक कंपनी प्रकरणे घेणा- ोही सदर याचिकेच्य तेल्या तारखेयुद्धी कि या याचिकाकर्त्या के याचिकाकर्त्या ह अँफ याचिकाकर्त्या का ते ब्रांच: – २७६ / २ म, काळबादेवी मे- गई, महाराष्ट्र – ४०६ , ७७१००० १९५५ प्राफोर्स पेंट) कल्स व व्रिकी सूचना. याद्वा रे देण्यात येते कडे गहाण/प्रभारित कुत अधिकान्यांनी बक्ती रहमार चा ग्रन्ये पारिर, एपीफ्स वाणी 'जे काहि आ ा चौदा हजार चा ग्रनवे पारिर, प्राणीदर/ रे प्राणे स्प्राणीदर/ ये प्राणे - भागीदर/ ने साने - भागीदर/ ने प्राणे स्वरे असलेले	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट एग-ग्रिद्रारे सादर रण, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ा वकिलांकडे णे आवश्यक पा दोन दिवस ा वकिलांकडे णे आवश्यक पा दोन दिवस ा वकिलांकडे णे आवश्यक पा देन दिवस ा वकिलांकडे ग आवश्यक पा वकिलांकडे ग आवश्यक पा वकिलांकडे ग आवश्यक स्रद्दी / – रता वकील. दि, बालील आहे, जिचा देतवे आहे. श व्याण्णाव यांच्याकडून मी मॉरुट २, ग मॉर्कट २, मा यंच्याकडून मी मॉरुट २, पा यंच्याकडून मी मॉरुट २, पा यंच्याकडून मा यंच्याज्याज्या सा यंच्याकडून मा यंच्याज्या सा यंच्याकडून सा यंच्याज्याकडून सा यंच्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याकडून सा यंच्याज्याका सा यंच्याज्याकडून सा यंच्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्या सा यंच्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्या सा यंच्याज्याज्याज्याज्याज्याज्याज्याज्याज्याज	 सीआवएन: यु४५२०३एमएच२०२२२२ नॉ. कार्यालय: दुकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. मुंबई-४०००६७ । दू.क्र.: + ९१ वेबसाइंट: www.modisniman.com ! ई-मेल टिशेष सवंसाधारएग सभेची ('ईर याद्वारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईंजीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयाते युकान क्र. १, रश्मी हाई- पुंबई, महराष्ट्र, भारत-४०० ०६७ येथे ईजीएमच्या सूचनेत म उपरोतन सर्वुलासंनुसार न्यांनी त्यांचे ईमेल अंड्रेस कंपनी/डि/ त्या सर्व सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम ध्यानात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर स्लिशन्स टं येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ऑड्रेस आणि मोबाईल क्रमांक म् म्हणजेच बिगशेअर सव्हिंसेस प्रायकहेट लिमिटेडकडे त्यांना ग नॉदवावेत/अद्ययावत करावेत. संचालक मंडळाने ई-व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे. जेएनजी अँड कं., सीएस. जिगरकुमार व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नॉव ई-व्होटींगचे निकाल आणि तपासणी अधिकाऱ्यांचा अह जातील आणि ते कंपनीची वेबसाईट www.modisnimman. जर ई-व्होटींग मंत्युअल बघावे किंवा evoting@nsdl.co.in/Si लिहावा. सर्च सासदांना कळविण्यात येते की: ईजीएमच्या सूचनेत मांडलोले विशेष कामकाज इलेक्ट येईल; सिपोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, त्वरं त्येईल; सिपोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, १२ फेब्रुवारी, होई इंन् ;ा. हलेक्ट्रतिक माध्यमातून किंवा ईजीएममध्ये मत देण्या आहे शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०२४; न्या सभासदांनी रिपोट ई-व्होटींग मुखिधेमार्फत मतद व्होटींग मार्फत मत देण्याची एत्यानी असेल. ज्या सभासदांनी साध्यमातून व्होटी सुखिधेमार्फत मत व्होटींग मार्फत मत देण्याची प्रयानगी असेल. ज्या सभासदांनी रिपोट ई-व्होटींग मा राकत त्यांचे मत देण्यासाठी हक्य यिकाण: मुंबई दिकाण: मुंबई दिकाण: मुंबई 	मीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिम ९८१९९८९१०० : info@modisnirman.co जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासदां २०२४ रोजी स. ११.०० वा, टस, एम. जी. रोड, कांदिवलं पांडिलरी गारीसिपंटसकडे नोंद मंड अंतर्गत www.modisnirr येथे बीएसई लिमिटेडबर सुघ्ट नोंदवले नाहीत त्यांनी कृपया : investor@bigshare.com रार्व वोएसई लिमिटेडकर सुघ्ट गांधी (सभासदत्व क्र. एफ७५५) ये यांची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल त्याची नेमणूक केली आहे. ई- णीकृत कार्यालयात घोषित केल रार्वा वोएसई लिमिटेडकडे र टom वर अपलोड देखील केल् वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केल् वाल बीएसई लिमिटेडकडे र com वर अपलोड देखील केल् इ ववेश्चस्त (''एफएस्युज्र'') aritaM@nsdl.co.in वर ए ट्रॉनिक माध्यमातून मतदानामा २०२४ रोजी स. ९.०० वा. स्पेत्रत दिले असेल ते ईजीएमल क्रदार नसतील. संचालक मंडळाच्या अ मोदीज नवनिर्माण श्री. वि व्यक्ष आणि व्यवस्थापकीय
ना ता हि हु जा घट क क क रित राग	सरफैसी ॲक्ट, २००२ च्ट याद्वारे देण्यात येते की, सिक्युरियायझेशन ॲण्ड रिकस् २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१ कर्ण्यासाठी यानंतर नमूद आणि ९ सहवाचता सदरह् अधिनि घेतलेला आहे. : कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच् तत्तेव्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदाराचे नाव आणि पत्ता इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभारा इंडियाच्या रक्षम आणि त्यावरील व्याजाच्या तत्तेव्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टन कर्जदारा दे जगदीश गाँव पत्ता कर्जदारा आगि जगदीश गाँव भाषा श्रीमती. काचंन जगदीश गाँव पत्ता १. १००४, १०वा मजला, बटरकप सीएचएस, हि मेडोज, ग्लॅंडी अल्वेर्स रोड, मानपाडा, ठाणे (प ४००६१०. २. द्वारा पॉलिटेक इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि., ०३–०४, इम ४२, विजय विलास, न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलजवळ, ४००६१५ इ. १४.०१.२०२४ त: १४.०१.२०२४ त: १४.०१.२०२४ त: इर४.०१.२०२४ त: मुंबई ट्यादालय, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ त स्थाव मिळकतीचे निरिक्षण आगाऊ वेळ टायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲस्ट त्र्या जतार्या वियरेवतः कर्जदार ऑणि हमीयाद रांगा मिळकतीसमोर विनिर्दिष केल्यानुसार) हा युको बँकेच्या	1 कलम १३(४) अन्वये मिळकतः (क्ष्यान ऑफ फायनास्त्रियल ॲसेटस् ऑण्ड एम्. २) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर ३ तरखेची मागणी सूचना जारी करण्यात आली ३ हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला ग वपाख्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला करण्यात येते की, सदर्ष्ट् मिळकतीच्या देवघेवे ा अधीन राहील. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या पहाण मि पालकांचे नाव इ. श्री. जगदीश भालकांचे नाव इ. या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतु मिळकतीच्या पहाण मि श्री. जगदीश भालकांचे नाव इ. गहाण मि स्रि. जगदीश भारत क्र. ३ हिरानंदानी श्री. जगदीश मीर्थ आणि श्रीमती. काचंन जगदीश मीर्थ आणि श्रीमती. काचंन जगदीश मीर्थ त्वारे ते हर का उपक्रम) रेके जगदीश मार्थ ता क. ठाणे - पहाण मि स्र २, ४३/, ४३/ अल्वारेस रोश मानपाडा, ता ४००६१०. रेकि जा उपक्रम) रियारत का १४००६१०. रेकि जा उपक्रम) रियार्या इ मानपाडा, ४००६१०. रेकि जा उपक्रम) रियार्य का ४००६१०. रेकि एम्. रोड, हुतात्मा र मिळकतींच्या ई – लिलाव दि ई-लिलावाची तारीर इयुन १२ – फेब्रुवारी–२०२४ रोजी रि स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑ व विक्री सूचना. सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिले प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खा थे आहे" तत्त्वावे विकण्यातये गाप आहे. राखीव	स्ट्रेस्ड अंसे ६वा मजला, द इंटस दूरध्वनी : ०२२ रीच्या सांकेतिक व जेसींट ऑफ सिक्युरिटी इ करून सदरह् सूचना प्राप्त इ होती. जूवना याद्वारे देण्यात येते व प्रदान केलेल्या अधिकारां तेवा व्यवहार करू नये आ दींकडे कर्जदार/हमीदारांचे ककतीचे वर्णन स्व कर, १०वा मजला, बटरकप सीएचएस, डोज, गट क्रमांक २, ५२/८, ग्लॅडिस र, पोखरण क्र. २, गाव-चितळसर लुका, जि. ठाणे- पिCOO (A Govt. of In Honour चौक, फोर्ट, मुंबई- देकीकरिता जाहि व १३-फेब्रुवार्टी केंवा पूर्वी स. १०.०० स्ट, २००२ अंतर्गत सहवा या स्थावर मिळकती या यु तील कर्जदार/हमारारांकडु	ट् स रिकव्हरी शा रॅशनल, १६, महर २२०५३१६३/६४ क्वाासंदर्भात गत्याच्या तारखेप तो, निम्नस्वाक्षरीव चा वापर करून ये णि सदरह् मिळकत लक्ष वेधून घेतले मगाणी बनेची तारीख ३.०७.२०२३ BAN dia Undertaki S Your Tr ४००००१ दूर र सूचना 1-२०२४ भाप्रवे आणि द वता सिक्सुरिटी इंटों	राखा, चर्चगेट, मुंबर वीं कवें रोड, चर्चगेट, ४/६५, इंमेल : sbi. स्र्चनेचे प्रकार २२ अन्वये आणि सि मासून ६० दिवसांत रव भारांनी प्रत्येक खाव्य थील खालील वर्णिलं तीच्या देवघेवीचा को जात आहे. सांकेतिक कब्जाची तारीख २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक २०.०१.२०२४ प्राधिकृत अधिक सं. ०४.०० (भाष क्र.०२२-४०५४ सं. ०४.०० (भाष क्र.०२२-४०५४	हे (०५१६८) मुंबई – ४०० ०२०. 05168@sbi.co.in पान लियुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) त्कम अदा करण्यासाठी त्यांना समोर नमूद केलेल्या तारखेस लिया मिळकतीचा सांकेतिक णताही व्यवहार हा स्टेट बँक धकबाकीची रक्कम इ. २,६२,४९,९०८/- (रुपये देन कोटी बासष्ट लाख एकोणपन्नास हजार नऊशे आठ मात्र) ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील पुढील व्याज, परिव्यय इ. सही/- गरी, स्टेट बँक ऑफ इंडिया सही/- गरी, स्टेट बँक ऑफ इंडिया सिंगि स्थि ४३५०/४०५४४३५२ मंगे) दरम्यान करता येईल. स्थ साठी १३-फेब्रुवारी-२०२४ ली आहे. स्व	भागधारकांच्य एकरमो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित के नॉटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, स्टंन एक्समें हायवे, जोगेश्वरी (पूर्व), मुंख ड्रेम प्रोजेक्ट्स इन्व्हेस्टमॅंट प्रायव्हेट लिगि कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित जेचे नॉटणीकृत कार्यालय येथे, युनिट ७०५, स्टंन एक्समें हायवे, शंकरवाडी, जोगेश्वर्र बुंबई – ४०००६०. इस्पनी अधिनियम, १९१३ च्या कलम २३० लॅगिमेटेड, हस्तांतरक कंपनी सह खेम प्रोजेव्ट हरण्यात आली होती, जी ११ जानेवारी, २०२ हाखल कप्ण्यात इच्छुक असल्यास याचिकेच्य आयाधिकरणासांसे सुनावणीकरिता निश्चित वेरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्य प्रायात प्राव्या किंवा त्यांच्या बक्लितांद्री सा गाठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभू प्रात्रे त्यांच्या किंवा त्यांच्या वक्तिला आ गाविकाकर्त्यांच्या वक्तिलांद्रारे पुरवण्यात येईल देतांकित २४ जानेवारी, २०२४. स्ट्रियादर्याकरिता वक्तील, १६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास मास त्योरा फाऊंटन, फोट, मुंबई – ४००००१. स्ट्रियादर्य किरिता यक्तिल, १६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास मास त्योरा फाऊंटन, फोट, मुंबई – ४००० २२. स्ट्रियादर्य केंद्रि इंटरेस्ट अंक्ट २००० २९. स्ट्रियादर्य क्रिप्ट क्रिक्ट रुव्वान्य तेया ९ (७) <u>ट्या परंतुकान्य के स्वाव्य</u> तेया ९ (१) <u>ट्या परंतुकान्य के</u> स्वयुरिटायझेशन अर्ण्ड रिकस्ट्र्व्वान्य संक्युरिटा इंटरेस्ट अंक्ट देश्य वक्त लि. च्य् बालील खात्यांकरिता कर वैश्य वक्त रात्यक्ष कच्या द मेळकत ही तारण धनको, तात्यक्ष कच्या द किरूर वैश्य वक्त ही. च्या क्ये आहे. ' त्याने विकण्यात येणार आहे: स्ट. ६. ६,४७,१४,४९३.८९ (इपये सहा माणि एकोणनव्याद प्रेणा 'जे आहे जेथे आहे' ' त्याने विकण्यात येणार आहे: स्ट. ६. ६,४७,१९,४१९,२१२,० (१) (रुपये सहा माणि एकोणनव्या स्वात्य कारे ' क्या ने विकण्यात येणार आहे:	म एकत्रिकरणाच्या योजनेच्य कं पनी आणि हब टाऊन व्हिंबा,) हं हब टाऊन व्हिंबा,) हं - ४०००६०.). रेठेड,) हे रेप जी आणि हब टाऊन व्हिंबा,) ह व्याउन व्हिंबा,) (पूर्व),). <u>ताचिकेची सूचना</u> ते २३२ अंतर्गत संयुक्त या स इन्व्हेस्टमॅट प्रायव्हेट विलि ये प्रेवी सन्माननीय राष्ट्रीय कं २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी करण्यात आली आहे. कोण । सुनावणीकरिता निष्टिंबत के १ केलेली त्यांच्या हे वुसी सू में किंवा शपथपत्राची प्रत्य के केलेली त्यांच्या हे वुसी करण्यात आली आहे. कोण ! सुनावणीकरिता निष्टिंबत के १ केलेली त्यांच्या हे वुसि केलंगले ताच्या हे वुसि केलंगले ता सिक्युरिटी इंटरेस्ट (ते त्स्य विक्रकि तीरा लित्त आणि हमीदार यांना सूचना में करूर वैश्वय बँक लि. या तारण धनकोंच्या प्रायिन त्ति सिक्युरिटी इंटरेस्ट (ते त्स्य विक्रकि तिता लित्त आणि हमीदार यांना सूचना हा आणि सह नकर्जदार, पना ०७०३. बी. श्री. छानलाल हमी कॉप्टलेकस, सेक्टर १४, कोटी सत्तेचाळीस लाख स ३१.१२.२०२३ मे. इ आणि सह नकर्जदार, पना ०७७३. बी. श्री. छानलाल हमी की आणि र्स तो कॉप्टलेकस, सेक्टर १४, कोटी सत्तेचाळीस लाख स्वी सत्ते सि सांचाळीस लाख हमी दा आणि स्वा वी आणि र्स ती कॉप्टलेकस, सेक्टर १४, कोटी सत्तेचाळीस लाख	ा प्रकरणात. याचिकाकर्ता कं .याचिकाकर्ता कं चिका जी एव्हएग्री दे मेटेड, हस्तातरिती व पंनी विभी-न्यायाधिक कंपनी प्रकरणे येणा- रोही सदर याचिकेच्य लेल्या तारखेपूर्वी कि न्या याचिकाकर्त्यांक राजेश शाह अँण याचिकाकर्त्यांक याचिकाकर्त्यांक ते बांच:- २७६/२ , काळवादेवी मे- तर्ड, महाराष्ट्र – ४८ , काळवादेवी मे- राई, महाराष्ट्र – ४८ , ७७९०००१२५५ पाणाक्रेविकास्वांक एकोर्ससेंट्र) रूल्स स्वदे एडण/प्रभारित कृत अधिकान्यांनी धकीत रकनेच्या ाणि ''जे काहि आ राचौदा हजार चा ज्यनलाल करपरार्गी येथे पी१७, एपीएम न माने- सेन स्वत्र स्वार याश्री, तवी मुंजई ४ रा अडतरीस हजार '	पनी १ ानी २ डिंग प्रायव्हेट एग, मुंबई द्वारे ग सन्माननीय बाजुने किंवा ान दोन दिवस ा बकिलांकडे णे आवश्यक दान केल्यावर सं क. करिता सही/ – ता वकील. ड. कं. करिता सही/ – ता वकील. ड. कं. करिया कहि. सुलीकरिता ड. तेथे आहे. सुलीकरिता ड. तेथे आहे. स्यालीकरिता ड. तेथे आहे. स्यालीकरिता देवे आहे. स्यालीकरिता देवे आहे. स्यालीकरिता देवे आहे. स्यालीकरिता देवे आहे. स्यालीकरिता देवे आहे. स्यालीकरिता देवे आहे. स्यालीकरिता देवे आहे. स्यालीकरिता के. स्यालीकरिता स्यालीकरिता स्यालीकरिता स्वालील के. स्यालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालील के. स्वालीकरिता के. स्वालील के. स्वालील के. स्वालिल के. स्वालील के. स्वालील के. स्वालीकरिकरिता के. स्वालीकरिता के. स्वाल्याक्त् स्वालीकरिता स	सी आवएन: यु४५२०३एमएच२०२२२८ नों. कार्यालय: दुकान क्र. १, ररमी हाईटस, एम. : मुंबई-४०००६७ । दू,क्र.: + ९१ वेषसाइंट: www.modisniman.com ! ई-मेल दिशेष सदंसाधारण सभेटी (ईर यादारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईडीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यलियात दुकान क्र. १, रस्मी हाई. गुंदारे सूचना देण्यात येते की, मोदीज नवनिर्माण लिमिट सर्वसाधारण सभा ('ईडीएम') शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २ जंपतेन सर्वुलार्सुतार न्यांनी त्यांचे ईमिल अँड्रेस कंपनी/डिंग राय सं सभासदांना फतत इलेक्ट्रोनिक माध्यमातून ईजीएए ध्यातात ठेवावे की, ईजीएमची सूचना इन्व्हेस्टर रिलेशन्स 2 येथे कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com रं आहे. व्या समासदांनी त्यांचे ईमेल अँड्रेस आणि मोबाईल क्रमांक म् म्हाजेच बिगशेअस सहिंसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांना मं नेंदवावेत/अद्यावत करावेत. संघलक मंडळाने ई-र्कटोटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारद अधिकारी म्हणून मे, जेएनजी औड कं., सीएस. जिगरकुमार ' व्यवसाय प्रमाणपत्र क्र. ८१०८), व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी तिकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी कंपनीच्या नेंद्र नकोरी ने कंपनीची वेबसाईट www.modisniman. जर ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका सिंग स्वस्या www.evoling.nsdl.com येते उपलब्ध क्रिक्वेटली आस्व्र ख्रेल; गि सिमासदांना कळविण्यात येते की: ग्रि सादातां कळविण्यात येते की: इंजीएमच्या सूचनेत मांडलेले वि	गीएलसी ३७७९३९ जी. रोड, कांदिवली (पश्चिः ९८१९९८९१०० :: info@modisnirman.o जीएम') सूचना ड ('कंपनी') च्या सभासत २०२४ रोजी स. ११.०० वा टस. एम. जी. रोड, कांदिवन मांडलेले कामकाज करण्यास पॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नॉः न्वी सूचना पाठवली आहे. रॅव अंतर्गत www.modisnir वेथे बीएसई लिमिटेडवर सुध् नॉदवले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshare.com एर्क पध्दतीने पार पाडण्यासा गांधी (सभासदत्व क्र. एफ७) वे यांची नेमण्क केली आहे. ई णीकृत कार्यालयात घोषित के वाल बीएसई लिमिटेडकडे टom यर अपलोड देखील के असतील तर तुम्ही हेल्प सेड व्वते नाध्यमातून मतदानाम ३ वश्वेश्वन्स ('एफएसयुज')' aritaM@nsdl.co.in चर प ग्रॅनिक माध्यमातून मतदानाम २०२४ रोजी स. ९.०० च ग्रॅनिक माध्यमातून मतदानाम २०२४ रोजी स. ९.०० च या पात्रता ठरवण्यासाठी कट दान केले नसेल त्यांना ईजीए पार्कत दिले असेल ते ईजीएमर कदार नसतील. संचालक मंडळाच्या उ मोदीज नवनिर्माण् श्री. ति त्यक्ष आणि व्यवस्थापकीय इ, बयळी नका शाखा: जंनी बेझंट रोड,

	अ. क्र.		थकित देय	मिळकतीचे तपशील	मागणा सूचनचा तारीख	राखीव किमत	संपर्क व्यक्ति नाव आणि
					ताबा सूचना तारिख आणि प्रकार	इसारा अनामत रक्कम	संपर्क क्र.
	\$	शाखा : अंबरनाथ (२१६६)	रु. १७.५९ लाख (+)	फ्लॅट क्र. ००१, तळमजला, विंग ए, छगन व्हिला स क्र.	62-03-2023	रू. २३.७५ लाख	શ્રી. મૂવિદ્
1	1		0		1		

	कजदार आणि मालक: श्री. संजय तुलसीराम पांडे श्रीम. विभा संजय पांडे	रोजीपासून प्रलंबीतव्याज	२३०, 14 खळाला, नालाक क., राथ राता कार्यस्य मागे, अंबरनाथ बदलापूर रोड, बदलापूर (पूर्व), अंबरनाथ, ठाणे– ४२१५०१ सुपर बिल्ट अपक्षेत्र ५६३चाँ. फू .	०१-०६-२०२३ (सांकेतिक)	रू.२.३८ लाख	आनद मूळ व्यवस्थापक ८८७९३३५७७७
ñ	शाखा : अंबरनाथ बरनाथ (२१६६) कर्जदार आणि मालक: श्री. इंद्रपाल अचैवर बिंड श्रीम. पुष्पा इंद्रपाल बिंड	रु. १२.७५ लाख (+) आधिक २८-फेब्रुवारी-२०२२ रोजीपासून प्रलंबीत व्याज आधिक प्रभार आणि परिव्यय	फ्लॅंट क्र. १०३, १ ला मजला, बी विंग, बंगारीआ रिॲलिटी, राहुल एक्सलन्स कॉम्प्लेक्स, गाव मोरीवली, अंबरनाथ (पूर्व), तालूका अंबरनाथ, ठाणे– ४२१५०१ बिल्ट अप क्षेत्र ५९२ चौ.फू.		रु. २३.९८ लाख रु. २.४० लाख	श्री. भूविद आनंद मूळे व्यवस्थापक ८८७९३३५७७७

लिलाव विक्री प्रत्येकी दहा भिनिदांच्या अमर्याद विस्तारासह १३–०२–२०२४ रोजी स . ११.०० ते सायं ०५.०० दरम्यान वेबसाईट https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com auctionhome/ibapi/index.jsp मार्फत "ऑनलाईन ई–लिलाव" बोलीने होईल. बोलीदार रु. १०,०००/– (रुपये दहा हजार मात्र) च्या पटीत त्यांचे पुढील प्रस्ताव वाढवु शकतात. विक्री सरफैसी ॲक्ट/रुल्स २००२ आणि बैंक वेबसाईट www.ucobank.com आणि https://ibapi.in मध्ये विहित अटी आणि वरील अर्टीच्या अधीन राहील. इच्छुक बोलीदारांना लिलाब विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती. ऑनलाईन बोलीकरीता लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे. केव्हायसी इतर डाटा अपलोड करणे. बोली दस्तावेज सादर करणे, प्रशिक्षण/प्रात्यक्षिक, व्हर्च्य अलवॉलेटमध्ये इसारा अनामत रक्षम जमा करणे याकरीता तपशिलवार अटी आणि शर्ती पाहण्याचा सल्ला देण्यात येतो. विक्रीच्या अटी आणि शर्तींची संधारणा आणि शद्वीपत्रक www.ucobank.com वर अपलोड करून कळविण्यात येतील. ठिकाण: मुंबई सही/-

दिनांक: २३.०१.२०२४

प्राधिकृत अधिकारी

(a) pnb Housing Finance Limited

Ghar Ki Baat

जोडपत्र−।∨−ए, स्थावर मिळकती /तीं चा ई-लिलाव-जाहीर विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एप्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या निवम ८(६) लो परंतुकासह वाचन सिक्युरिटायझेगन औड रिकन्ट्रकान ऑफ फावना ऑसेटस् औड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मनांच्या विक्रीसाठी ई-लिलाव-विक्री सूचना) यनान्शिअल

नॉदणी, कार्यालय : ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२ कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिही-११०००१. फोन : ०११-२३३५७९७१, २३३५७९७२, २३७०५४१४. वेब. : www.pobhousing.com बोईसर शाखा : २वी, दुसरा मजला, अमे नवापूर रोड, बोईसर (पश्चिम), महाराष्ट्र – ४०१५०१. बिरार शाखा : ३०२, तिसरा मजला, दिही आर्केड, १०० फूट नरंगी वायगस रोड, त्रिंग बाजारजवळ, विरार (पश्चिम), महाराष्ट्र – ४०१३०३. नवी मुंबई शाखा : ५वा मजला, फ्लॅट क्र. ५०८–५०९, पर्सेपोलीस इमारत, सेक्टर – १७, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र – ४००७०३.

सर्वसाधारण जनता आणि विशेष कलन रकान क्र. '' ए'' मध्ये द्रश्वलेल्या कर्जरा आणि जामेनदर यांन वाद्वरे सूचना देल्याद देवे की, मे. पीएनवी हार्जरिंग फावन्स लिपिटेद ताली पनकॉच्या प्रच्लिक आपता जा का क्र. ही मध्ये व्यव के कलेल्या आपता (रकान क्र. सी. मध्ये जनंत केल्याप्रमाणे) त्या ताली पनकॉच्ट राहण / प्राप्तक असलेल्या कलीत रचना किल्ल्या प्रसारित स्वार्थतित कार्यता ने को ता के को क्रांत के आहे ते आहे ते आहे ते का हो को को क्रांत के कार्य आज मिलीस सुधारित सिरवृद्धि टेटेस्ट एकोसिंट क्स. - २००२ च्या नियम (२००३ व्यव के कलेल्या प्राप्तक त्या संवीत कर्जटा/ पहालय (मव्त आलवा) कर्तना / एकट्रा कार कार्यता ने किल्या जाय सित निप्रादर, व्यवन्याक, अपरिस्तालिती बांग यद्वरे सूचना देखां वते. किल्या जातीरता क अपते त्रीका वतीसा क्रिय प्राप्त निप्रादर, व्यवन्याक, अपरिस्तालिती बांग यद्वरे सूचना देखां वते. किल्या तरीसाता क्र अपते त्राति प्रसान हार्जिंग भावना विभिन्द दाली पनकॉच बे बाहि स्वार्य सिप्रादर, व्यवन्याक, अपरिस्तालिती बांग यद्वरे सूचना देखा तरीसाता कर अपती राहिली हार्जींग भावना दाली पनकॉच बेसाइट

एचओपु/वीओएसआग/०१११/६३३३६%, शा.का: बांईसर, आकाश पंप् मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी शा.का: बांईसर, आकाश पंप् मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी शा.का: बांईसर, आकाश पंप मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी शा.का: बांईसर, आकाश पंप मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी शा.का: बांईसर, आकाश पंप मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के / मुंजाहरी गंगू मुरस्के शा.का: बांईसर, आकाश पंप मुरस्के शा.का: बांईसर, आकाश पंप मुरस्के गंगू मुरस्के शा.का: बांईसर, आकाश पंप मुंगहरी गंगू मुरस्के शा.का: बांईसर, समांत मात: बाईसर, समांत म्रान्त प्रतिश्व प्रता महाराष्ट्र, भारत शा.का: बांईसर, समांत म्रान्त प्रत श्र १००० रहे १००० तां तीत्र गता महारा माता कर, भ आदिया महाराष्ट्र, भांतन शा.का: बांईसर, समांत मात्य स्थाय श्र ख्या तां तीनुसार प्रत श्र २००२ १००२ १ रहे १००० रहे १०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९०००० रहे १९०००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९०००० रहे १९००० रहे १९००० <th>in order and the second second second second</th> <th></th>	in order and the second second second second										
 भा.: बोईसर, आकार्श पंषु प्रहले / मुंजाहती पंषु प्रहले / मुंजाहती भू - 9 - 50-?? से - 9 - 70-?? से - 9 - 70-??	काबदेशीर वारस यांचे नाव	आणि तारीख	स्वरूप	बणैन	(स. किं .)	(रा. किं. च्या	करण्याची अंतिम	वाढविण्याचा	तारीख आणि	तारीख आणि	
ता. का: वोर्ग्रस, समीप समयत करे कर राष्ट्र राष्ट्र कर राष्ट्र कर राष्ट्र राष्ट्र कर राष्ट कर राष्ट्र कर राष्ट्र कर राष्ट्र राष्ट कर राष्ट्र राष्ट्र राष्ट्र कर राष्ट्र कर राष्ट्र कर राष्ट्र राष्ट कर राष्ट राष्ट कर राष्ट राष्ट कर राष्ट कर राष्ट राष्ट कर राष्ट कर राष्ट कर राष्ट कर राष्ट कर राष्ट कर राष्ट राष्ट कर राष्ट कर राष्ट कर राष्ट राष्ट कर	शा. का.: बोईंसर, आकाश गंपू म्हस्के / मुंजाहरी	39-03-9099		मातेश्वरी कॉम्प्लेक्स, चिंटुपाडा रोड, पालघर पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र, भारत,	रुपये बारा लाख	रुपये एक लाख अङ्ठावीस हजार	द. ०४:००	0.1	दु. १२:०० ते दु. ०४:००	दु. ०१:३० ते दु. ०३:००	शून्थ / ज्ञात नाही
 मा. बा.: विसा, संगीता तमयास सिंहे / किल्म सत्र धोत्रे मा. बा.: विसा, संगीता तमयास सिंहे / किल्म सत्र धोत्रे मा. बा.: विसा, संगीता तमयास सिंहे / किल्म सत्र धोत्रे मा. बा.: विसा, संगीता तमयास सिंहे / किल्म से न्वे प्रांती त्रुप्ता मा. बा.: विसा, संगीता तमयास सिंहे / किल्म संग्रे का त्रांती त्रांती त्रांता मा. बा.: विसा, संगीता तमयास सिंहे / किल्म संग्रे का त्रांता का रहे कर का का का त्रांता का रहे कर का का त्रांता का रहे कर का का का त्रांता का रहे कर का का त्रांता का त्रांता का त्रांता का रहे कर का का त्रांता का रहे कर का त्रांता का का त्रांता का का त्रांता का का त्रांता का का का का त्रांता का का त्रांता का का का त्रांता का का का का त्रांता का का का का त्रांता का का त्रांता का का का त्रांता का का का का त्रांता का का का का त्रांता का का का त्रांता का का का का का का त्रांता का का का का त्रांता का का का त्रांता का त्रांता का का का त्रांता का का का का त्रांता का का का त्रांता का का का का त्रांता का का का त्रांता का का का का का त्रांता का का का त्रांता का का का त्रांता का का का त्रांता का का का का त्रांता का का का त्रांता का का त्रांता का का का का त्रां	शा. का.: बोईसर, समीर संघ्यद/	98-80-9098		इमारत क्र. ४, आदिनाथ हाईट्स, कांचन युनिव्हर्स, माहीम रोड, पालघर पश्चिम,	रुपये अकरा लाख	रुपये एक लाख तेरा	दु. ०४:००	1.1	दु. १२:०० ते दु. ०४:००	दु. ०१:३० ते दु. ०३:००	शून्य / ज्ञात नाही
जा. का.: वीईस, क्वाजीद अली जीख/ मोट्रम्स् अब्दुल तकि: दूर्वा क्वि. क्वाजीद अली जेख/ मोट्रम्स् अब्दुल तकि: दूर्वा क्वाजित / हाफि जा तिर्व / हाफि जा क्वाजित क्वाल	शा. का.: विरार, संगीता रामदास शिंदे / किरण	38-03-2028		विजया अपार्टमेंट, विजया सीएचएसएल, बोळींज, विरार पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र	रुपये नऊ लाख	रुपये शह्यात्रव	दु. ०४:००		दु. १२:०० ते दु. ०४:००	दु. ०१:३० ते दु. ०३:००	
 त्रा. का.: बोईसं, सुनील संगलाल धाबाई/ विद्या धनराज गुर्ने (२०,२०२२) ते नितुसा ते ने २०१२ २२ स्थात क. १, दार्ट्र एक. उक्षा क. १, तार्ट्र एक. उक्षा क. १, दार्ट्र एक. उक्षा क. १, तार्ट्र प्र प्रांदे पत्र, बांदे पत्र, वांच एक. १, वांच क. १, वांच एक. १, वांच क. १, वांच एक. १, वांच क. १, वांच एक. १, वांच क. वांच क. १, वांच क. वंष्या क. व्या वांच क. १, वांच व. वांच व. १, वांच क. वांच क. १, वांच क. वंष्या क. वांच व. १, वांच व. वांच व. वांच व. १, वांच व. वांच व. १, वांच व. वांच व. १, वांच व. १, वांच व. वांच व. १, वांच व. १	शा. का.: बोईसर, कार्शीद अली शेख/ मोहम्मद	84-08-9098		ठाणे, महाराष्ट्र, भारत - ४०१४०४ वेथील स. क्र. ६५२६५३ धारक जमिन, १०३.०,	रुपये एकोणिस	रुपये एक लाख	दु. ०४:००		दु. १२:०० ते दु. ०४:००	दु. ०१:३० ते दु. ०३:००	
 ता. का.: विराग, रविप्रकार मिश्रा ३१-०३-२०२१ का जा मुलिनी अगरटमंट, टाईप एच१, बोईसर, ठाने, महतप्र, पप्र, बोईसर, ठाने, महतप्र, मार, ४०१५०१ का जा 	शा. का.: बोईसर, सुनील रंगलाल धाबाई/	98-08-9099		- ४०१४०४ वेथील क्र. ६३ धारक जमिन, २०१, २, इमारत क्र. १, टाईप एफ, ठाकूर	रुपये सतरा लाख	रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार	द. ०४:००		दु. १२:०० ते दु. ०४:००	दु. ०१:३० ते दु. ०३:००	
ज्ञा. का.: त्रवी मुंबई, मोहम्मद मोईनुदीन खान / ४४७३५४०.९.६० कल्जा मुंबई, गयगड (एमएच), महागष्ट्र – रुगये आठकोटी रुगये आएँगी लाख दु.०४:०० २०,००० /– दु.१२:०० ते दु.०२:३० ते नाही रोमम मैनुदीन खातून/ धनलक्ष्मी इलेक्ट्रीकल्स १५–१२-२०२२ ४४०३५, भारत. तेवीस लाख चौतीस हजप्र पूर्वी	शा. का.: विरार, रविप्रकाश मिश्रा	39-03-9099		सुँबिनी अपार्टमेंट, टाईंप एच१, बोईंसर,	रुपये नऊ लाख	रुपये सत्त्यान्नव	3. 08:00		दु. १२:०० ते दु. ०४:००	दु. ०१:३० ते दु. ०३:००	
	शा. का.: नवी मुंबई, मोहम्मद मोईनुहीन खान / रोमन मैनुहीन खातून/ धनलक्ष्मी इलेक्ट्रीकल्स	88934809.60 94-97-7077		मुंबई, रायगड (एमएच), महाराष्ट्र -	रुपये आठ कोटी तेवीस लाख	रुपये व्याऐंशी लाख चौतीस हजार	द. ०४:००	1.1	दु. १२:०० ते दु. ०४:००	दु. ०१:३० ते दु. ०३:००	

प्रवानच्या आणि (किंवा बसुतीच्या तप्तखेर्यत प्रयोव का त. गा. ८४% इसने पुढील व्याव, आलेते अनुभेशिक पश्चिम, खर्च, आफा इ. सह एकतित. ^{२०} पीएनवी इजसिंग फावनचा विमिटेडच्या प्रविक्त अभिवायांच्या सर्वोत्तम मास्तिती आणि समजुझी प्रमाणे काना क्र. हे मध्ये बाहीर केलेल्या व्यतिसित उपरोगत स्थावर/ताल मताच्या संबंधात अन्य कोलतेही भार/दावे तड्रोत. १४ मा व्यत्य म सत्यता स्वतंत्रपणे पडताळून पाहावी

भा रच्यामर प्रशास ना स्वयः अजमितीस अप्रेयत स्वास मिळकती/तारण मतांना किरुणे, अन्य संक्रमित करणे आगि/किंवा निकाली काढणे कता पैएनवीएचएफएल पे एनवीएचएफएल चे प्राधिकत अधिकारी यांना मञ्चाव करणप्रा कोणतारी आदेश आगि/किंवा न्यायालवीन व्यादेश नाह

ॲक्टच्या तस्तदींप्रमाणे मिळकत/तारण मत्तेची प्रनर्विक्री होईल

अंतरच्या तलुदीप्रमागे फिळक/ताण मत्ने पुर्गकेंग्री होत. . . . सीर इडिया प्राप्तव्य देशिताय मार्क किओ आवेति करण्यांत प्राण्ड्रित अधिकायांगा सहाय करतील न्यांने कॉपोंट कार्यालय आहे वेथे प्लांट क. ६८, २१ मकला, सेक्य ४४, पुणाव, हॉराणा १२२००३, जेसाईट – www.bankesuctions.com. मिळकती निरीक्षण करण्याणवत किंवा बोली दस्तावेब मिळवण्यावज्याती कराजाते होन्याही मदतीसाठी दुम्हाला अभिषेक चंद्रकांत टोपे, संपर्क क्र्यांक १८०० १२० ८८० येथे पीएनबीएचएकएलची प्राण्ड्रित व्यक्ती यांचेशी समन्त्रय साथावा लागेल किंव www.pnbhousing.com पहाबी लागेल.

ठिकाणः मुंबई, दिनांकः २३-०१-२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

ालखनंदा सीएचएस, तळ मजला, एम जी कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई ४००७०३, **डी** श्री. विपल करमर्शी मांगे- हमीदार, येथे पत्ता असलेले, सी २, एन४, न्यू अलखनंदा सीएचएस, तव मजला, एम जी कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई ४००७०३, ई. सौ. सविता विपुल मांगे-हमीदार, येथे पत्ता असलेले, सी २, एन४, न्यू अलखनदा सीएचएस, तळ मजला, एम जी कॉम्प्लेक्स सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई ४००७०३, **एफ. मे. छगनलाल करमर्शी आणि सह−हमीदार**, (भागीदार मे. छगनलाल करमर्शी मांगे आणि श्री. विपुल करमर्शी मांगे) येथे पत्ता असलेले पी १७. एपीएमसी मार्केट २. फेस २. सेक्टर १९. वाशी. नवी मंबई ४००७०३. जी. मे. कन्य्यालाल मावजी आणि सह-हमीदार, प्रोप. श्री. मुकेश गजरा, येथे पत्ता असलेले फ्लॅट क्र. ३०१, सुयश रेसिडेन्सी, प्लॉट क्र. ४६ सेक्टर ०६, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९, महाराष्ट्र.

एपीएमसी मार्केट २, फेझ २, सेक्टर १९, वाशी-४००७०५, नवी मुंबई, बी. सौ. रेखा छगनलाल मांगे

(प्रोप), येथे पत्ता असलेले, सी २, एन४, न्यू अलखनंदा सीएचएस, तळ मजला, एम जी कॉम्प्लेक्स, सेक्टर

. १४, वाशी, नबी मुंबई ४००७०३, **सी. श्री. छगनलाल मांगे** – हमीदार येथे पत्ता असलेले सी २, एन४

३. रु. ७,२०,२८,६५९.६४ (रुपये सात कोटी वीस लाख अड्डावीस हजार सहाशे एकोणसा आणि चौसष्ट पैसे मात्र) ३१.१२.२०२३ रोजीस में, मिलन ऍयो (कर्जदार), प्रोप, श्री, छगनलाल **करमर्शी मांगे यांच्याकडून ०१.०१.२०२४ पासून व्याज आणि खर्चासह**, येथे पत्ता असलेले, एन ३०, एपीएमसी मार्केट २, फेझ २, सेक्टर १९, दोणा बंदर, वाशी-४००७०३, नवी मुंबई, **बी**. श्री **छगनलाल करमर्शी मांगे–** हमीदार येथे पत्ता असलेले सी २, एन४, न्यू अलखनंदा सीएचएस, तळ मजला. एम जी कॉम्प्लेक्स. सेक्टर १४, वाशी, नवी मंबई ४००७०३, सी. श्री. विपल करमर्शी मांगे-हमीदार, येथे पत्ता असलेले सी २, एन४, न्यू अलखनंदा सीएचएस, तळ मजला, एम जी कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई ४००७०३, डी. में. छगनलाल करमर्शी आणि सह-हमीदार, (भागीदार मे छगनलाल करमर्शी मांगे आणि श्री. बिपुल करमर्शी मांगे) येथे पत्ता असलेले पी १७, एपीएमसी मार्केट २ फेस २. सेक्टर १९. वाशी, नवी मुंबई ४००७०३. **ई. मे. कन्य्यालाल मावजी आणि सह−हमीदार** प्रोप. श्री. मुकेश गजरा, येथे पत्ता असलेले फ्लॅट क्र. ३०१, सुयश रेसिडेन्सी, प्लॉट क्र. ४६, सेक्टर ०६, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९, महाराष्ट्र.

४. रु. ८,६३,६६,४७१.८४ (रुपये आठ कोटी त्रेसष्ठ लाख सहासष्ठ हजार चारशे एकाहत्तर आणि चौऱ्यासी पैसे मात्र) ३१.१२.२०२३ रोजीस मे. वेद फूड्स (कर्जदार), प्रोप. सौ. सविता व्ही मांगे मांगे, येथे पत्ता असलेले, पी १७, एपीएमसी मार्केट २, फेस २, सेक्टर १९, वाशी, नवी मंबई ४००७०५ नवी मुंबई, **सी. श्री. छगनलाल करमर्शी मांगे –** हमीदार येथे पत्ता असलेले सी २, एन४, न्यू अलखनंद सीएचएस, तळ मजला, एम जी कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई ४००७०३, डी. श्री. विपुल **करमर्शी मांगे –** हमीदार, येथे पत्ता असलेले, सी २, एन४, न्यू अलखनंदा सीएचएस, तळ मजला, ए जी कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मंबई ४००७०३, एफ, मे, छगनलाल करमर्शी आणि सह-**हमीदार**, (भागीदार मे. छगनलाल करमर्शी मांगे आणि श्री. विपुल करमर्शी मांगे) येथे पत्ता असलेले, पी १७, एपीएमसी मार्केट २, फेस २, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई ४००७०३.

ज्याअर्थी निम्नम्वाक्षरीकारांना स्थावर मिळकतीचे ई-लिलावाकरिता ठेवण्याचे ठरविले आहे. पुढील मत्तेची जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे, जे काही आहे तेथे आहे तत्वाने पुढील मत्ता खरेदीकरता ई-निविदेच्या मार्गेद्वारे प्रस्ताव मागवीत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन							
अ. क्र.	मिळकत तपशिल	राखीव किंमत	इअर रक्कम				
\$	मे. छगनलाल करमशी ऑण्ड कं. यांच्या नावे कमर्शिअल शॉप (शॉप नी गोडाऊन) क्र. १७, मोज. १९७.८० ची.मीटर्स, तळमञला आणि मंझेनईन मजला, पी ब्लॉक, एपीएमसी मार्केट २, प्लॉट क्र. २, संवेटर १९ (बार्शी नवी मुंबे?) गट्ठ ऊ. ७९२, गाव नुर्भे, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र चे स्वं ते भाग आणि विभाग.	रु. ३,५८,००,०००.००/-	रु. ३५,८०,०००.००/-				
х,	श्री. छगनलाल करमशी मांगे यांच्या नावे रहिवासीत फ्लेंट क्र. सी-२/एन-४, मोज. बिल्ट अप क्षेत्र ४८.८८ ची.मीटर्स, इमारत क्र. सी-२, प्लॉट क्र. ४८/२, सेटर क्र. १६, न्यू अलकनंद सीएवयसएल, वाशी, नवी मुंबई ठाणेचे स्वं ते भाग आणि विभाग.	रु. ९०,००,०००,००/-	रु. ९,००,०००.००/-				
ŵ	मे. छगनलाल करमशी ॲण्ड कं. आणि मे. कनैयालाल मावजी ॲण्ड कंपनी यांच्या नावे टी-१६, सेक्टर १९बी, एपीएमसी मार्केट २, फेझ २, गाव वाशी (तुर्भे), नवी मुंबई, जि. ठाणे, महाराष्ट्र बिल्ट अप क्षेत्र १४२२ चौ.फू. वेथे स्थित शॉप नी गोडाऊनचे सर्व ते माग आणि विभाग.	रु. ३,२०,००,०००.००/-	रु. ३२,००,०००.००/-				

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाईट www.kvb.co.in/Property Under Auction म्हणजेच तसेच आमच्या सेवा पुरविठादाराचे वेब पोर्टल http://kvb.auctiontigernet/, श्री. प्रवीण कुमार थेवर, मोबाईल क्र. ९७२२७७८८२८/६३५२६ ३४८३४ - ०७९३५०२२१४५/१४९/१८२, मेल आयडी: praveen.thevar@auctiontiger.ne चा संदर्भ घ्यावा.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ (१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमूद धकवाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकवाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसल करण्यात येईल

	सही / –
दिनांकः २३.०१.२०२४	प्राधिकृत अधिकारी
ठिकाणः मुंबई	दि करूर वैश्य बँक लि.

कर्जदारांना सूचना

चेव : www.bankofbaroda.co.in

संदर्भ क्र. बीओबी/डीबीवरळी/११८/२०२३–२४	दिनांक : १०.०१.२०२४
	ठिकाणः मंबई

श्री. विजयशंकर मिश्रीलाल यादव. सर्व्हे क्र. ३४६, ३४७, हिस्सा क्र. १, गाव जुचंद्र, ७ स्केअर ॲकॅडमीच्या बाजुला, नायगाव, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१२०८ येथे स्थित ''सहकार रेसिडेन्सी'' अशा ज्ञात ए टाईप, बिल्डिंग क्र. ३ च्या ८व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ८०१.

सौ. पूजा विजयशंकर यादव,

सर्व्हे क्र. ३४६, ३४७, हिस्सा क्र. १, गाव जुचंद्र, ७ स्केअर ॲकॅडमीच्या बाजुला, नायगाव, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१२०८ येथे स्थित ''सहकार रेसिडेन्सी'' अशा ज्ञात ए टाईप, बिल्डिंग क्र. ३ च्या ८व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ८०१. महोदय.

संदर्भ. : आमच्या डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी नाका शाखेकडील पतुसुविधा.

१. आम्ही पत सुविधांची मंजुरी व मंजुरीच्या शर्ती कळवणाऱ्या आमच्या दिनांक ३१.०३.२०१७ रोजीच्या पत्र क्र. आरएसीपी १/३८६७/एजीएम/बीव्हीएन (१२१९३) ५२०/२०१६–१७ चा संदर्भ देतो. वरील मंजुरीप्रमाणे तुम्ही येथे ह्यानंतर उल्लेख केल्याप्रमाणे तारण पुरविल्यानंतर पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. विविध कर्ज/पतसुविधांमधील सध्याची थंकबाकी आणि अशा दायित्वासाठी बनविलेले तारण हितसंबंध खालीलप्रमाणे :

सुविधेचे स्वरूप आणि प्रकार	मर्यादा	व्याजाचा दर	३०.१२.२०२३ रोजीस थकबाकी (३१.१२.२०२३ पर्यंत व्याजासह)
मुदत कर्ज खाते क्र. ७६०८०६०००००१५०एचएल	रु. २०.०० लाख	९.५५% द.सा.	थकबाकी: रु. १६,५४,८६९.०० न लावलेले व्याज: रु. १३,७६८.०४ न बजावलेले व्याज: रु. ३६,३१६.९९ चक्रवाढ व्याज : रु. ५५१
		एकूण	रु. ९७,०५,५०५.०३

सिक्यरिटीजच्या तपशिलासह तारण करार (कपया सिक्यरिटी करारांचे तपशील आणि गहाण मिळकतीचे तपशील समाविष्ट एकूण क्षेत्र आणि सीमा नमुद करावे) मिळकतीचे तपशिल: गृह कर्ज-गाव जुचंद्र, ७ रक्षेअर ॲकॅडमीच्या बाजुला, नायगाव, तालुके वसई, जिल्हा पालघर ४०१२०८ चा सर्व्हे क्र. ३४४, ३४७, हिस्सा क्र. १, मोजमापित क्षेत्र २९.५५ चौ.मी. येथे स्थित ''सहकार रेसिडेन्सी'' अशा ज्ञात 'आय' विंग, ए टाईप, बिल्डिंग क्र. ३ च्या ८व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ८०१. **सीमाबध्द : उत्तरेला द्वारे :** अंतर्गत रस्ता, **दक्षिणेला द्वारे:** बांधकाम सुरु असलेली इमारत, **पूर्वेला द्वारे:** बांधकाम सुरु असलेली इमारत, पश्चिमेला द्वारे: ओपन प्लॉट.

- तुम्हाला माहिती आहे की, तुम्ही ३०.०९.२०२३ पर्यंत वरील कर्ज/थकबाकीवरिल व्याज अदा करण्यात कसर केली आहे. तम्ही दिनांक ३०.१२.२०२३ व त्यानंतरच्या टर्म लोन/मागणी कर्ज/ इनलॅण्ड बिलाच्या हप्त्याच्या प्रदानात देखील कसूरवार ठरले आहात.
- ४. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे २९.१२.२०२३ रोजीस तुमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनंत्या आणि मागण्या करूनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही. वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगळचा तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात
- तमचे दायित्व निभावण्यातील तमची असमर्थता आणि तमच्या खात्यांचे नॉन-परफॉमिंग ॲसेट म्हणून केलेले वर्गीकरण ध्यानात घेऊन, आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्हाला सूचना देत आहोत आणि तुम्हाला ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वरील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे रु. १७,०५,५०५.०३ (सतरा लाख पाच हजार पाचशे पाच आणि पैसे तीन मात्र) अशा एकूण रकमेचे बँकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास मोकळे असू, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
- कपया ध्यानात ठेवावे की. संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दराने व्याजाचे उपार्जन सुरू राहील.
- आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेखी पर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपडा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरील परिच्छेद १ मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पुढे हेही कळवतो की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तरतुर्दीचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे.
- आम्ही पुढे तुमचे लक्ष सदरहू अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे, ज्यानुसार तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम तुम्ही भरणा केलीत तर तारण मत्ता विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सूचना प्रकाशित केल्यानंतर तारण मत्ता विमोचित करण्याचा तुम्हाला हक राहणार नाही.

कृपया ध्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण्य न्द्रण्याच्या अधिकारापुरत्या मर्यादित न राहता, त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू नये.

आपला स्नेहांकित मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी